

BOMBAY WIRE ROPES LIMITED

401/405. Jolly Bhavan No- 1, 10, New Marine Lines, Mumbai- 400 020

Tel: (022) 22003231 / 5056 / 4325.

Fax: (022) 2206 0745

E:contactus@bombaywireropes.com

1st September, 2020

The Corporate Relationship Department BSE Limited Phiroze Jeejeebhoy Towers 1st Floor, New Trading Ring Rotunda, Dalal Street, Mumbai-400 001

Ref: Scrip ID: BOMBWIR; Scrip Code: 504648; ISIN: INE089T01023

Sub: Intimation regarding newspaper publication for prior intimation of the 59th Annual General Meeting of the Company to be held through Video Conferencing ("VC")/ Other Audio Visual Means ("OAVM").

Dear Sir/ Madam,

Pursuant to Regulation 30 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, please find enclosed herewith copies of the newspaper advertisement published in Free Press Journal (English newspaper) and Navshakti (Marathi newspaper) on **Friday**, **4**th **September**, **2020**, in accordance with provisions of Circular No. 20/2020 dated 5^{1h} May, 2020 and other relevant circulars issued by the Ministry of Corporate Affairs, intimating the Members that the 59th Annual General Meeting ("AGM") of Bombay Wire Ropes Limited is scheduled to be held on Tuesday, 29th September, 2020 at 12.00 noon (1ST) through VC/OAVM.

The Notice of the AGM and Annual Report for the Financial Year 2019-20 will be circulated to the Members of the Company through electronic mode in due course and will also be available on the website of the Company i.e. www.bombaywireropes.com.

You are requested to take this information on records.

Thanking You,
Yours faithfully,
For Bombay Wire Ropes Limited
RAJKUMAR GULZARILAL
JHUNJHUNWALA
Date: 2020.09.06 16:05:36 +05'30'

(Raj Kumar Jhunjhunwala) Whole Time Director

DIN: 01527573

CIN: L17120MH1992PLC068861 Regd. Off: at Bhopar Village, Manpada Road, Dombivli (E) ,Thane, Maharashtra - 421204 Tel No: 0251-2870589 | Email Id: info@dfl.net.in | Website: www.dfl.net.in BSE Code: 521151

NOTICE

NOTICE IS HEREBY GIVEN that the 28th Annual General Meeting (AGM) of Dhanlaxmi Fabrics Limited will be held on Saturday, 26th September, 2020, at 01.00 P.M. through video-conferencing (vc) other Audio-video means to transact the business mentioned in the Notice of AGM sent along with the Explanatory Statement Director's Report, Auditor's Report and the Audited Financial Statements of the Company for the Financial Year ended March 31, 2020. Notice of AGM and Annual Report for 2019-20, inter alia, at their registered e-mail address .The Annual Report is available on the Company's website: www.dfl.net.in

NOTICE IS FURTHER GIVEN that pursuant to Section 108 of the Companies Act, 2013, Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 and Regulation 44 (1) of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the Company is providing electronic voting facility from a place other than the video-conferencing mode of AGM ("remote e voting") provided by CDSL, on all the resolutions set forth in the Notice

The details of remote e-voting are given below: (i) The remote e-voting will commence on Wednesday, September 23, 2020 (9.00

am) and end on Friday, September 25, 2020 (5.00 pm). The e-voting module shall be disabled for voting thereafter. (ii) The voting rights of Members shall be in proportion to their share of the paid-up share capital of the Company as of the cut-off date i.e. Saturday, September 19,

2020. Once a vote is cast by the Member, he shall not be allowed to change i (iii) Any person who acquires equity shares of the Company and becomes a Member after Friday, August 21, 2020 i.e. cut-off date for dispatch of the Notice and holding shares as of the cut-off date i.e. Saturday, September 19, 2020, may obtain the

login details by sending a request at helpdesk evoting@cdslindia.com (iv) The facility of joining the 28th AGM through VC/OAVM will be opened 15 minutes before the Scheduled start time and will remain open for 15 minutes after the scheduled start of the 28th AGM., i.e. from 12:45 p.m. to 1:15 p.m. by using the

login credentials (v) Those members who shall be present in the AGM through VC/OAVM facility and $\,$ had not cast their votes on the Resolution through remote e-voting, shall be eligible to vote during the meeting.

(vi) The member who have cast their vote by remote e-voting may attend the AGM but shall not be entitled to cast their vote again in the meeting.

In case of queries/grievances relating to e-voting, members may contact Mr. Rakesh Dalvi, Manager, (CDSL), Central Depository Services (India) Ltd., A wing, 25th Floor, Marathon Futurex, Mafatlal Mill Compounds, N M Joshi Marg, Lower Parel (East) Mumbai- 400013 or send an email to helpdesk evoting@cdslindia.com or call on

Notice is also hereby given pursuant to Section 91 of Companies Act 2013 and Regulation 42 of the SEBI (LODR), Regulations 2015 that the register of members of the company will remain closed from the September 21, 2020 to September 26, 2020 This public Notice is also available on company's website, www.dfl.net.ir

Date: 03-09-2020 Place: Thane

For Dhanlaxmi Fabrics Limited Sd/-

Vishnu Thaker (Company Secretary



PUBLIC NOTICE

Notice is hereby given that Shri Kanaiya Dayaram Kataria Constituted Attorney to (1) Hirubai Bhiwa Bhoir, (2) Anadhibai Laxman Bhoir, (3) Sanjay Laxman Bhoir, (4) Sushma Laxkan Bhoir, (5) Reshma Laxman Bhoir and (6) Vijay Laxman Bhoir, has submitted application for grant of the Transfer of Development Rights in the form of Development Right Certificates as per the provision of regulation No. 32 of Development Control and Promotion Regulations for Greater Mumbai, 2034, in lieu of the property bearing Survey No. 125, Hissa No. 1, Corresponding to C.T.S. No. 1137A/2 of Village Mulund (East), more particularly described in the schedule hereunder written, which is affected by 27.45 mt. vide existing road as per sanctioned Development Plan 2034 of 'T' Ward.

Hirubai Bhiwa Bhoir and others, have not received any under Land Acquisition Act, or any other Act or by mutual consent and the name of Municipal Corporation of Greater Mumbai is transferred on Property Register Card bearing C.T.S. No. 1137A/2 of village Mulund (East). Since Hirubai Bhiwa Bhoir, has not received any compensation, now Shri Kanaiya Dayaram Kataria, Constituted Attorney to Hirubai Bhiwa Bhoir and others, have applied for grant of the Transfer of Development Rights in the form of Development Right Certificates.

Any person or persons (which means and includes Individuals, Firms, Companies, Association of person statutory bodies/entities or any other authorities, etc.) having any information contrary to the same and/ or having any share, right, title, interest, claim, demand or objection in respect of the said \and mentioned in the Schedule hereunder written or any part thereof, as and by way of ownership, sale, exchange, transfer, lease, sub-lease, mortgage, gift, tenancy, leave and license, trust, inheritance, bequest, possession, maintenance, hypothecation, charge, lien, easement, litigation, disputes of whatsoever nature are or otherwise or any other rights or interests of whatsoever nature, and ft notified to the public that applicant's claim to DRC is contingent upon not having received any compensation as aforesaid, are hereby called upon to make the same known in writing to the undersigned at the office of the Law Officer, Legal Department, Municipal Head office (Annexe Building), 3rd Floor, Mahapalika Marg, Fort, Mumbai-400 001, within 15 (fifteen) days from the date of publication hereof with documentary proof/evidence or Court Orders thereof for an, such purported claim/objection, otherwise such claim or demand shall be deemed to have been waived to all intents and purposes.

If no claim or objection is received as mentioned complete the procedure of grant of the Transfer of Development form of Development Right Certificate on its own ments without making any reference or regards to any such purported claim or interest which shall be deemed to have been waived for all intents and purpose and the same shall not be binding upon the MCGM.

THE SCHEDULE ABOVE REFERRED TO :-(TDR/ES/T-49)

All that Pieces or parcels of vacant land or grounds situate lying and bearing Survey No. 125, Hissa No. 1. corresponding to C.T.S. No. 1137 A/2 of Village Mulund (E), in the Registration District and Sub-District of Mumbai City and Mumbai Suburban, admeasuring 617.20 sq. mtrs. or thereabouts, affecte by 27.45 mtrs. wide Existing Road in sanctioned Development Plan 2034 of 'T' Municipal Ward and bounded as follows:

On or towards the East by : C.T.S. No. 1137A/3 of village Mulund (East)

On or towards the West by : C.T.S. Nos. 793 and 794 of village Mulund (East)

On or towards the South by : C.T.S. No. 1138 of village Mulund (East)

On or towards the North by: C.T.S. No. 792 of village

FOR Homeless/Stranded Migrants/Workers for food & Shelters

Mulund (East)

PRO/629/ADV/2020-21

Dated this 03rd day of Sep. 2020

Sd/-(Aruna Savla) Advocate & Law Officer For Municipal Corporation

of Greater Mumbai MCGM HELPLINE NUMBER 1800221292 from 9 a. m. to 9 p. m.

PUBLIC ANNOUNCEMENT

Park located at Plot No. 3, TTC Industri rea, MIDC, Airoli, Navi Mumbai by M/s Mindspace Business Parks Private Limited ha been accorded Environmental Clearance b State Level Environment Impact Assessn Authority, Maharashtra vide letter No. SEIAA EC-0000002181 dated 13th March 2020 opies of the said Environmental Clearance are ailable with Maharashtra Pollution Contro loard and on website of the Environment Department, Government of Maharashtra a ttps://www.ecmpcb.in/login/granted_ec Place: Mumba

Date: 04/09/2020 SOUTH EAST CENTRAL RAILWAY

E-TENDER NOTICE Divisional Engineer (Co) S.E.C. Railway, Nagpur acting fo and on behalf of President of India nvites E-Tender for execution of work mentioned below:- Name of the Work: Supply and delivery in stacks 50 mm gauge machine crushed stone ballast approx 10,000 cum confirming to Railway's specifications at Kalumna Ballast Depot "C" and loading the same in to Railway vagons at Kalumna depot. **Tende**i Notice No.: C/17/NGP/2020-21 Approx. Tender Value (₹) : 2,72,00,000/- Earnest Money (₹) ₹ 2,86,000/- Completion Period 09 (Nine). Bidders will be able to submit their original/revised bids up to 15.00 Hours on 30.09.2020 only. Manual offers are not allowed against these tenders and any such manual offers received shall be rejected. Details are available on our website www.ireps.gov.in.

Sr. Divl. Engineer (Central) S.E.C. Railway / Nagpui

APEX/1/56 Clean India Drive

PUBLIC NOTICE

LATE PULAIRAM DUDHNATH YADAV was a member of POWAI PLAZA A PREMISES CO.OPERATIVE HOUSING SOCIETY LTD having its registered office at 383 A, 3rd Floor, Society Office Hiranandani Business Park, Ad hankaracharya Marg, Powai, Mumbai 400 076 And was holding shop No. 181 i the Building of the society and **5** fu**l**ly pai shares of Rs. 50 each issued under hare certificate no 378 bearing distinctive hare nos 1871 to 1875. **LATE** PULAIRAM DUDHNATH YADAV died o 4.08.2010 without making an

The Society hereby invites claims ections from the heir or heirs or othe imants/objector or objectors to the ransfer of the said shares and the interes the deceased member in the apital/Property of the Society within eriod of 30 (Thirty) days from the date of ublication of this Notice, With copies of such documents and other proofs is support of his/her/their claims/objection Transfer of shares and interest of the ceased member in the Capital/Prope the Society to the secretary of POWA PLAZA A PREMISES CO.OPERATIVE HOUSING SOCIETY LTD, and if no e free to deal with the shares and interes operty of the Society in such manner a

aims/objections are received within eriod prescribed above, the society shall s provided under the by-laws of the ociety. The claims/objections if any eceived by the society for transfer of the decease ember in the Capital/Property of the cociety shall be dealt with in the manne rovided under the Bye-laws of the ociety. A copy of the registered Bye-law the society is available for inspection b ne claimants/objectors in the office of the ociety with the secretary of the society etween 4 to 6 PM for the date of publication of the notice till the date expiry of the period.

POWAI PLAZA A PREMISES CO.OPERATIVE HOUSING SOCIETY LTD. : 04.09.2020 (Hon. Secretary)

> AJAY L. YADAV Advocate F/34, Chandan Mahal CHS LTD, Next to V.N. Desai Hospital, 11th Road, Santacruz (E) Mumbai – 400 055 Tel: 9930672003

PUBLIC NOTICE

This is to inform the general public that M/s. Satguru Metal . Industries, situated at New Ashirwad Industrial Premises Co-op. Soc. Ltd, Building No. 5, Ram

Mandir Road, Goregaon (West), Mumbai- 400 104 having Share Certificate No. 151 & 152 for Unit No. 137 dated 07/05/1993 consisting of area about 71.07 sq. mtrs. while inspection of documents it has been found that the above said owner has lost of the original Sale Agreements i.e. 1) from Builder i e M/s Ashirwad Construction Company to M/s. Kumar Metal Industries 2) M/s. Kumar Metal Industries to Mr. Navinchandra B. Panchal & Mrs. Indiraben N.

3) Mr. Navinchandra B. Panchal & Mrs. Indiraben N. Panchal to Mr. Arpit Prakashbhat Patel & Mr. Dehesh Ramanbhai Pate and the above said Agreements are missing and not traceable at this time.

This Public Notice is given in relation to lost/not traceable of the above said Agreements relating to above said Unit as per the Police Complaint No. 1896/2020 made 26/08/2020, in case any one(s) has/have got any right / title / interest / claims over the above mentioned property, they are advised to approach the undersigned within [5 days

substantiate their claim. If no response is received within publication of this Notice failing which, the claims and demands or objections if any, relating to the above said property will be considered as waived or

along with necessary proof to

abandoned. Place : Mumbai. Date: 01/09/2020

Law Cell. Advocates. Unit No. 15, Borivali. Ganjawala CHS Ltd. Near Punjab National Bank, Borivali (West) Mumbai- 400 092. Mob: 9820792682

Company,

ARNOLD HOLDINGS LTD.

B 208, Ramji House, 30 Jambulwadi, JSS Road, Mumbai-400002 TEL: 022-22016640 CIN: L65993MH1981PLC282783 E-Mail ld: arnoldholding9@gmail.com Website: www.arnoldholdings.in

AGM NOTICE

Notice is hereby given that the 38th Annual General Meeting of the Members of ARNOLD HOLDINGS LIMITED will be held on Monday, 28th September, 2020 at 10:30 A.M. at the registered office of the company at B 208, Ramji House, 30 Jambulwadi, JSS Road Mumbai-400002, Maharashtra to transact the Business as set out in the Notice of AGM.

BOOK CLOSURE NOTICE AND E-VOTING All the shareholders of the company are informed that the member's register of the company will be closed from Tuesday 22nd September 2020 to Monday 28th September 2020 (both day inclusive) for the purpose of AGM. The Cut-off date for providing E-voting is 21st September, 2020.

All the members are hereby informed that:

- 1. Electronic copies of the Notice of AGM have been sent to all the members whose email IDs are registered with the Company/ Depository Participant(s). The same is available on Company's website www.arnoldholdings.in.The dispatches of Notice of AGM have been completed.
- 2. Members holding shares either in physical form or in dematerialized form, as on the cut-off date of 21st September, 2020, may cast their vote electronically on the business set out in the Notice of AGM through electronic voting system of CDSL from a place other than the venue of AGM ("remote e-voting"). All the members are informed that:
- The Businesses as set out in the Notice of AGM may be transacted through voting by electronic means
- The remote e-voting shall commence on Friday, the 25th day of September, 2020
- The remote e-voting shall end on Sunday, the 27th day of September, 2020 a 17:00 hrs. . The cut-off date for determining the eligibility to vote by electronic means or at the
- AGM is 21st September, 2020. Any person, who acquires shares of the company and become member of the company after the dispatch of the notice of AGM and holding shares as of the cut-off date i.e. 21st September, 2020 may obtain the login ID and password by sending a request at helpdesk.evoting@cdslindia.com. However, if a person is already registered
- with CDSL for e-voting then existing user ID and password can be used for casting vote Members may note that: (a) the remote e-voting module shall be disabled by CDSL after the aforesaid date and time for voting and once the vote on a resolution is cast by the member, the member shall not be allowed to change it subsequently: (b) the facility for voting through ballot paper shall be made available at the AGM; (c) the members who have cast their vote by remote e-voting prior to the AGM may also attend the AGM but shall not be entitled to cast their vote again; and (d) a person whose name is recorded in the register of members or in the register of beneficia owners maintained by the depositories as on the cut-off date shall only be entitled to avail the facility of remote e-voting as well as voting at the AGM through ballot paper.
- vii. In case of any queries or issued regarding e-voting, you may refer the Frequently Asked Questions (FAQs) and e-voting manual available at www.evotingindia.com under help section or write an email to helpdesk, evoting@cdslindia.com

For Arnold Holdings Ltd

Place: Mumbai Santwana Tod Date: 3rd September, 2020

Company Secretary and Compliance Officer

CIN: U72900MH2006PLC162656 Regd. Office: Mindspace Julinagar, 9th Floor, Plot No. Gen 2/1/F, Tower 1, TTC Industrial Area, MIDC Shirwane, Julinagar Navi Mumbai Thane - 400706 Phone No: +91 22 7137 7000 E-mail: riya.devulkar@finopaytech.com Website: www.finopaytech.com

FINO PAYTECH LIMITED

NOTICE TO SHAREHOLDERS FOR 14th ANNUAL GENERAL MEETING

Notice is hereby given that the Fourteenth (14th) Annual General Meeting ("AGM") the members of Fino Paytech Limited ("the Company") will be held on Wednesday September 30, 2020 at 12.00 p.m. (IST) through Video Conferencing ("VC")/Other Audio fisual Means ("OAVM") facility, in compliance with all the applicable provisions of th Companies Act. 2013 ("Act") and rules framed thereunder read with General Circular No 4/2020, General Circular No. 17/2020 and General Circular No. 20/2020 dated April 8 2020, April 13, 2020 and May 5, 2020, respectively, issued by the Ministry of Corporati Affairs ("MCA Circulars").

In compliance with the aforementioned circulars, the Notice of the AGM along with Annua Report for the Financial Year 2019-2020 will be sent only through electronic mode i.e. via e-mail to those Members, whose names appear in the Register of Members / Beneficia Owners maintained by the Depositories as on Friday, August 28, 2020 and whose ema addresses are registered with the Company or the Registrar and Share Transfer Agents o their respective Depositories.

Members can join and participate in the AGM through VC/OAVM facility only. The nstructions for joining the AGM through VC/OVAM and the manner of participation in the Remote e-voting or casting vote through E-voting during AGM is provided in the Notice of the AGM. Members participating through VC/OAVM facility shall be counted for the purpose of reckoning the quorum under Section 103 of the Act. The Notice and the Annual Repor will also be made available on the website of the Company at www.finopaytech.com Necessary arrangements have been made by the Company with NSDL to facilitate Remot -voting and E-voting during the AGM.

The Members who are holding shares in physical form or who have not registered their e nail address with the Company / Depository or any person who acquires shares of the Company and becomes a Member of the Company after the Notice has been sen electronically by the Company, and holds shares as of the cut-off date, i.e. Wednesday September 23, 2020, may obtain the User ID and password by sending a request a evoting@nsdl.co.in. However, if a Member is already registered with NDSL for Remote e voting and E-voting during AGM, then existing User ID and password can be used to

The Members who have not registered their email address and holding Equity Shares in Demat form are requested to register their e-mail address with the respective Depositor Participant ("DP") and the Members holding Equity Shares in physical Form may get thei -mail addresses registered with Registrar & Share Transfer Agent ("RTA") of the Compan e. Adroit Corporate Services Pvt. Ltd. by sending the request info@adroitcorporate.com The Members are requested to provide details such as Name, Folio Number, Certificat number, PAN, mobile number and e-mail id, etc.

The Members are requested to carefully read all the Notes set out in the Notice of the AGM and in particular, instructions for joining the AGM, manner of casting vote through Remote e-voting and E-voting during the AGM and attending the AGM through VC/OAVN This Notice is being issued for the information and benefit of all Members of the Company in compliance with the applicable MCA Circulars.

By the Order of the Board Paytech Limited Sd/-

Date: 04th September, 2020 Place: Navi Mumbai

Riya Devulkar **Company Secretary**

Nitin Castings Limited Regd. Office: 202, 2nd Floor, Rahul Mittal Industrial Premises Co-op. Soc. Ltd. Sanjay Building No.3, Sir M.V. Road, Andheri (E), Mumbai-400 059. CIN - L65990MH1982PLC028822

NOTICE

Notice is hereby given that the 37th Annual General Meeting of the Company will be held on Wednesday, September 30, 2020 at 3.00 p.m. (IST) through Video Conferrencing ("VC") or through Audio Visual Means ("OAVM"), without the physical presence of the Members at a common venue in compliance with the provisions of the Companies Act. 2013 (as amended) and rules made thereunder ('Act'), SEBI (Listing Obigations and Disclosure Requirements) Regulation, 2015 ("Listing Regulation"), General Circular Number 20/2020 dated May 05, 2020 read with General Circular Number 14/2020 and 17/2020 dated April 08, 2020 and April 13, 2020 respectively issued by the Ministry of Corporate Affairs (MCA) (hereinafter collectively referred to as the ("MCA Circular") and Circular Number SEBI/HO/CFD/CMD1/CIR/P/2020/79 dated May 12, 2020 issued by the Securities and Exchange Board of India (SEBI). The Instructions for joining the AGM through VC/OAVM shall be counted for the purpose of reknoning the quorom under Section 103 of the Act.

The Notice of the AGM and Annual Report of the Company, inter-alia, containing the financial statements and other statutory reports for the financial year ended March 31, 2020 will be sent only by e-mail to those Members whose e-mail addresses are registered with the Company/Depositories/ Registrar & Transfer Agents (R&TA) Sharex Dynamic (India) Private Limited of the Company, in accordance with the MCA Circular and the aforesaid SEBI Circular

The AGM Notice & the Annual Report for the financial year ended March 31 2020 will also be available on the Company's website at http://www.nitincastings.com/ and on the website of the Stock Exchange where the equity Shares of the Company are listed viz. www.bseindia.com

Instructions for members whose e-mail ids are not registered/updated: i) Members holding shares in the physical mode are requested to send a request to the Company at naglmumbai@gmail.com or to the Company's RTA. support@sharexindia.com, providing the Folio No., Name of the Shareholders, Scanned copy of the Share Certificate (front & back), PAN (self attested scanned copy), AADHAR (Self attested scanned copy) for registering updating the email address.

ii) Member holding shares in dematerialised mode are requested to contact heir respective Depository Participant (DP) and register/ update their e-mail address as per the process advised by their respective DP. Manner of castings voes through E-Voting:

The Company is providing remote e-voting facility before the AGM & E-voting facility during the AGM to its Members through National securities Depository Limited (NSDL) to cast their votes. The detailed procedure for remote e-voting before the AGM and e-voting and E-voting during the AGM by the members holding shares in the dematerialized/ physical mode and having registered email address/ not having registered e-mail addess will be provided in the Notice ofAGM

The login credentials for e-voting shall be made available to the members through e-mail. Members who do not receive e-mail or whose e-mail addresses are not registered with the Company/ Depository/ RTA may generate login credentials by following instructions given in the Notes to the Notice to the Notice of the AGM. The same credentials may be used to attend the AGM through VC/OAVM. The above information is being issued for the benefit of the members of the

Mumbai, 03 September, 2020 For Nitin Castings Limited

PUBLIC NOTICE

| Mrs. Archana Sandeep Malv have lost / misplaced Origina Share Certificate, Sale Agreemen Purchase Agreement of MULUND WELCOME Co-op Housing Society LTD, Vidyalay Mulund (E), Mumbai - 8 having Share Certificate No: 45

bearing No. 221 to 225 of Rs 50

Police Complaint has been als Lodged under No. 552 / 2020 dated 31.08.2020 at Navghar police station. If anybody finds the above mention documents contact on above address.

have requested for issuin duplicate Share Certificate. anyone has charge, lien o objection of any nature, same should be lodged with supporting documents within 14 days from date of publication of this Notice, a 1002, Mulund Welcome Co-or Housing society Ltd, Mulund east Mumbai-81.

Any claim or objection lodged hereafter will not be entertained.

Date: 04.09.2020 Place : Mumbai Mrs. Archana Sandeep Malvi

IN THE HIGH COURT OF JUDICATURE AT MADRAS (Ordinary Original Civil Jurisdiction Application No. 7851 of 2019 In the matter of Arbitration & Conciliation Act, 1996 And In the matter of Disputes between M/s. Cholamandalam Investment and Finance Company Ltd and M/s. Chirayu Tours Booking
Office & another Arising under Loan
Agreement No. XVFPSHP00001669466

Dated 10 05 2016 M/s. Cholamandalam Investment and Finance Company Limited, 'Dare House', No.2, N.S.C. Bose Road, Parrys, Chennai – 600 001.Represented : Applican

by its Authorised Signatory : Applicar Vs. 1. M/s. Chirayu Tours Booking Office Prop. Nitin Ramdas Ghodke Chawl No. 3, R. No. 8, Santoshi Mata Road, AT - Shiv Shakti Bhavan, Ekveera Nagar, Bhiwandi, Kalyan, Thane, Maharashtra - 421301. 2. Mr. Ganesh Shankar Kharate lo, Shankar Rambhau Kharate Sio. Shankar Rambhau Kharate Chawl No. 3, R. No. 8, Santoshi Mata Road, AT - Shiv Shakti Bhavan, Ekveera Nagar, Bhiwandi, Kalyan, Thane, Maharashtra - 421301. : Respondent

. M/s. Chirayu Tours Booking Office Prop. Nitin Ramdas Ghodke Chawl No. 3, R. No. 8, Santoshi Mata Road, AT - Shiv Shakti Bhavan Ekveera Nagar, Bhiwandi, Kalyan, Thane, Maharashtra - 421301. 2. Mr. Ganesh Shankar Kharate S/o. Shankar Rambhau Kharate Chawl No. 3, R. No. 8, Santoshi Mata Road, AT - Shiv Shakti Bhavan, Ekveera Nagar, Bhiwandi, Kalyan, Thane, Maharashtra - 421301.

The Hon'ble High Court, Madras on 21.08.2020 was pleased to pass an order in the above application directing you to furnish security to the extent of the claim of a sum of Rs.74.866/- on or before 25.09.2020. The above application is posted on 25.09.2020 before the Hon'ble High Court, Madras. Kindly take notice and appear either in person or through an

M/s. D. PRADEEP KUMAR Counsel for Applicant

POSSESSION NOTICE Under Rule 8(1) of SARFAESI Rule Whereas the authorized officer of the Central Bank of India, Kalyar East, branch under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002, in exercise of power conferred under Section 13(12) read with the Security Interest Rules, 2002 issued a demand notice dated 31,01,2020 calling upon the borrower(s) Mr. MANOHAR PILLAI& Mrs. LATHIKA MANOHAR PILLAlto repay the amount of Rs. 14,78,394.25 (Rupees fourteen lakh seventy eight thousand three hundred ninety four and paise twenty five only), due as on 29-01-2020 plus interest calculated at the contractual rate up to the date of realisation of the full amount within 60 days from the date of receipt of the said notice.

The borrowers having failed to repay the amount, notice is hereby given to the borrower, guarantor and public in general that the undersigned has taken possession of the properties described below in exercise of powers conferred on him under section 13(4) of the said Act, read with Rule 9 on this 01/09/2020. The borrowers in particular and the public in general is hereby

cautioned not to deal with the properties and any dealings with the properties will be subject to the change of the Central Bank of India for an amount of Rs. 14,78,394.25 (Rupees Fourteen lacs seventy eight thousand three hundred ninety four and paise twenty five only), due as on 29-01-2020 plus interest up to the date of realisation of the full amount plus applicable interest thereon.

Borrower/Guarantor attention is invite to provisions of sub Sec. (8) and Sec. 13 of the act in respect of time available to redeem the secured

Description of the immovable property: Flat no 501, 5th floor, B wing, Sohon Tower, Tisgaon, Near Amrai Police station, Kalyan East, Hissa no-12, Survey no-31, , village Tisgaon, Taluka Kalyanm Dist. Thane admeasuring about 625 sq

ft(carpet area) Date: 01/09/2020 Authorised officer

Place: KALYAN EAST Central Bank of India

> **Mayur Floorings Limited** CIN: L99999MH1992PLC064993

Reg Office: 4/5 Near Advani Oeirlicons, LBS Marg, Bhandup (West), Mumbai 400078

<u>Calendar of Events for 28th AGM on 28th Sep, 2020</u> Date Particulars 4 8 1 Date, Date and time of Annual General Meeting 28.09.2020, 10nday, 10.30 A.M 2. Date on which consent given by the scrutinizer to act as scrutinizer 02.09.2020 3. Date of Board resolution authorizing one of the functional directors 02.09.2020 to be responsible for the entire poll process 4. Date of appointment of scrutinizer 02.09.2020 5. Benpose Date for Sending Notice to shareholders On or before 28.08.2020 6. Date of completion of dispatch of Notice of Meeting in which the On or before 06.09.2020 business will be transacted. Newspaper publication for E-Voting and AGM notice dispatch On or before 06.09.2020 Cutoff Date determining list of Members for E-voting 21.09.2020 (7 days prior to date of AGM/EGM) Register of the member and Shares Transfer Book of the Company 21.09.2020 to 28.09.2020 (both will remain closed. day inclusive). 10. Period for which E-voting facility is available and open to Members Start Date: 25.09.2020 of the Company. Start Time: 9:30 A.M. End Date: 27.09.2020 End Time 5:00 P.M. On or before 11. Submission of the Report by the Scrutinizer 29.09.2020 12. Date of declaration of the result by the Chairman On or before 13. Date of handing over the E-voting register and other related papers On or before finalization of to the Chairman. AGM Minutes. For: Mayur Floorings Limite Place: Banswara

Managing Director/Compliance Officer/Authorised Signatory

👔 नाशिक महानगरपालिका, नाशिक

घनकचरा व्यवस्थापन विभाग (सन २०२०-२१)

नाशिक महानगरपालिके मार्फत राबविण्यात येणाऱ्या स्वच्छ भारत अभियनाकरीताचे सल्लागार संस्था नेमणे कामी ई-निविदा टेंडर SS/09/NMC/२०२०-२०२१ दिनांक ०२/९/२०२० मागविणे कामी द्वितीय मुदतवाढ

स्वच्छ भारत अभियानाच्या कामकाजाकरीताचे सल्लागार संस्था नेमणे कामी ई-निविदा टेंडर SS/09/NMC/२०२०-२०२१ दिनांक २/९/२०२० चे कामास द्वितीय मुदतवाढ खालीलप्रमाणे देण्यात येत आहे.

ऑनलाईन संच विक्री दिनांक	ऑनलाईन सादरीकरणाचा दिनांक	ऑनलाईन सादर केलेल्या निविदा उघडणेचा दिनांक
दि.२६/०८/२०२० ते दि. १/०९/२०२० एैवजी	दि. २/०९/२०२० एैवजी	दि. ३/०९/२०२० ऐवजी
दि. २/०९/२०२० ते दि. ९/०९/२०२० दु. ३:०० वाजेपर्यंत	दि. १०/०९/२०२० दु. ३:०० वाजेपावेतो	दि. ११/०९/२०२०

बाकी मजकुर मुळ निविदे सुचनेप्रमाणे राहिल.

ज.सं./जा.क्र./२४१/ दि. ३/०९/२०२०

घनकचार व्यवस्थापन विभाग नाशिक महानगरपालिका, नाशिक सामायिक अंतर राखा...! कोरोनाचा प्रादुर्भाव टाळा...!

सही/-

संचालक.

BOMBAY WIRE ROPES LIMITED

INFORMATION REGARDING 59TH ANNUAL GENERAL MEETING OF BOMBAY WIRE ROPES LIMITED TO

NOTICE is hereby given that the Fifty Ninth (59th) Annual General Meeting ('AGM') of the Members of Bombay Wire Ropes Limited ('the Company') will be held on Tuesday, 29th September, 2020 at 12.00 P.M. through VC/ OAVM facility in compliance with all the applicable provisions of the Companies Act, 2013 and Rules made thereunder and General Circular No. 14/ 2020 dated 8th April, 2020, General Circular No. 17/ 2020 dated 13th April, 2020 and General Circular No. 20/ 2020 dated 5th May, 2020 issued by the Ministry of Corporate Affairs ('MCA') and Circular No. SEBI/HO/CFD/CMD1/CIR/P/2020/79 dated 12th May, 2020 issued by the Securities and Exchange Board of India ('SEBI') (hereinafter collectively referred to as 'Circulars'), to

Transfer Agent, Purva Sharegistry (India) Pvt. Ltd ('PSR') and Depositories. A copy of the Notice of the 59th AGM along with the Annual Report for Financial Year 2019-20 will also be available on the Company's website www.bombaywireropes.com, website of the BSE Limited i.e. www.bseindia.com and on the website of Central Depository Services (India) Limited (CDSL)

Manner for registering/ updating e-mail address:

In case the Member's e-mail ID is already registered with the Company/PSR/ Depositories, log in details for e-voting shall be

For physical shareholders - Please visit link http://www.purvashare.com/email-and-phone-updation and follow the registration process as quided thereafter. Post successful registration of the email address, the Member would get soft copy of the Annual Repor along with Notice of the AGM and the procedure for remote e-voting along with the User ID and the password to enable e-voting for this AGM. In case of any queries, the Member may write to Registrar and Share Transfer Agent of the Company at

Participants by following due procedure as advised by them.

Manner of Voting at the AGM:

Members will have an opportunity to cast their vote remotely or during the AGM on the businesses as set forth in the Notice of the 59th AGM through the electronic voting system. The manner of voting remotely or during the AGM for Members holding shares in dematerialized mode, physical mode and for members who have not registered their e-mail addresses will be provided in the Notice convening the AGM.

Shareholders available at www.evotingindia.com under the help section or write an email to helpdesk.evoting@cdslindia.com or contact Mr. Nitin Kunder (022-23058738) or Mr. Mehboob Lakhani (022-23058543) or Mr. Rakesh Dalvi (022-23058542).

For Bombay Wire Ropes Limited

Raj Kumar Jhunjhunwala Whole Time Director DIN: 01527573

Date: 03rd September, 2020

Shruti Y Laud -Company Secretary

Place: Mumbai

401/405, JOLLY BHAVAN 1, 10 NEW MARINE LINES, MUMBAI - 400 020. Website: www.bombaywireropes.com; Email: contactus@bombaywireropes.com CIN: L24110MH1961PLC011922

BE HELD THROUGH VIDEO CONFERENCING ("VC")/ OTHER AUDIO VISUAL MEANS ("OAVM")

transact businesses set forth in the Notice of the AGM. In compliance with the above Circulars, Notice of the 59th AGM along with the Annual Report for Financial Year 2019-20 will be sent only through electronic mode to those Members whose e-mail addresses are registered with the Company or Registrar &

www.evotingindia.com.

sent on the registered e-mail address.

support@purvashare.com

For demat shareholders - Members shall register their email addresses in respect of electronic holdings with their concerned Depository

In case of any queries relating to e-voting, please refer the Frequently Asked Questions (FAQs) and e-voting user manual for

Notice is further given that pursuant to Section 91 of the Companies Act, 2013 and the Rules framed thereunder, the Register of Members and the Share Transfer Books of the Company will remain closed from Monday, 21st September, 2020 to Tuesday, 29th September, 2020 (both days inclusive) for the purpose of the 59th AGM.

पीएमपीएलची सेवा पुन्हा सुरू

प्रतिनिधी

पुणे, दि. ३ - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या पाच महिन्यांपासून बंद असलेली बससेवा शहरातील (पीएमपीएमएल) आजपासून सुरू झाली आहे. त्यामुळे पुणेकराना आणखी एक दिलासा मिळाला आहे. दरम्यान, बसमध्ये एकावेळी १७ किंवा २० प्रवाशांनाच प्रवासाची परवानगी असणार आहे. तथापि, असे असले तरी तिकीटदारात मात्र कुठलीही वाढ करण्यात आलेली नाही. पुणे व पिंपरी-चिंचवड

शहरातील १९० मार्गांवर आता ४२१ बसेस धावणार आहेत. तिकीटात कोणतीही वाढ करण्यात आलेली नाही. योग्य घेऊन खबरदारी पीएमपीएमएल सुरू करण्यात आली आहे.

स्वारगेट, पुणे मनपा, शिवाजीनगर, हडपसर, पुणे हडपसरसारख्या गर्दीच्या मार्गावर सकाळी आणि सायंकाळी शटल सेवा दिली जाणार आहे. त्यासाठी १२० जादा गाडचा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. अत्यावश्यक सेवेसाठी दोनशे

बस आधीपासूनच मार्गावर धावत होत्या. उर्वरित दोनशे, अडीचशे बसचा ताफा सेवेसाठी तयार करण्यात आला

बसमध्ये एकावेळी १७ परवानगी असेल. महिला व पुरुष प्रवाशांचे यात नियोजन करण्यात आले आहे. दरम्यान, ६५ वर्षांपुढील ज्येष्ठ आणि १० वर्षांच्या आतील मुलांना बसमध्ये प्रवास करता येणार नाही. बसमध्ये मास्क लावूनच

डिस्टंसिंगसाठी सीटवर मार्किंग करण्यात आल्याची माहिती पीएमपीएमएलचे डॉ.राजेंद्र जगताप यांनी दिली .

दरम्यान, सुट्टीवर असणाऱ्या किवा २० प्रवाशाना प्रवासाची सेवकाना आता काम मिळणार आहे. गेल्या ५ महिन्यांपासून या कर्मचाऱ्यांना काम नव्हते. त्यांना वेतन मिळत नसल्याने कर्जबाजारी होण्याची वेळ आली होती. तथापि, पीएमपीएलची सेवा पुन्हा सुरू होत असल्याने जवळपास कर्मचाऱ्यांना पुन्हा कॉइनबॉक्सदेखील ठेवण्यात रोजगार मिळणार आहे.

विजेच्या मागणीत २ हजार मेगावटची वाढ - डॉ. नितीन राऊत

प्रतिनिधी

नागपूर, दि. ३ - गणेशोत्सवात विजेची मागणी १४,००० ते १६,००० मेगावॅट दरम्यान होती. आता राज्यभरात पावसाचा वेग कमी झाला आणि अनलॉक-४ मुळे निर्बंध शिथिल झाल्याने दैनंदिन व्यवहार सुरळीत झाले आहेत. त्यामुळे विजेच्या मागणीत सुमारे २,००० मेगावॅटची वाढ झाली असल्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी सांगितले.

विजेची मागणी वाढताच महानिर्मितीच्या परळी वीज केंद्रातील २५० मेगावॅट क्षमतेचा संच क्रमांक ८ आणि भुसावळ वीज केंद्रातील प्रत्येकी ५०० मेगावॅट क्षमतेचे संच क्रमांक ४ व ५ मधून वीज उत्पादन सुरू झाले आहे.



राज्यातील वीज ग्राहकाना अखडित वीजपुरवठा देण्यासाठी वीज कंपन्यांनी वीज उत्पादन संच सज्ज ठेवावे तसेच तांत्रिक यंत्रणा सक्षम ठेवून कुशल मनुष्यबळाचा सुयोग्य वापर करावा, असे निर्देश तिन्ही वीज कंपन्यांच्या अधिकाऱ्यांना डॉ. राऊत यांनी दिले आहेत.

राज्यभर पूरपरिस्थितीमुळे नुकसान झालेल्या भागातील वीज यंत्रणा पूर्ववत करण्याचे खडतर आव्हान महावितरण समोर असून युद्धस्तरावर

कामे हाती घेण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. केंद्र शासनाने अनलॉक-४ बाबत नवीन नियमावली जारी केल्यानंतर राज्य शासनाने 'मिशन बिगीन अगेन' अंतर्गत निर्बंध शिथिल करण्याचा निर्णय घेतला असल्याने आता बऱ्यापैकी शासकीय, निमशासकीय कार्यालये सुरू झाली आहेत. हॉटेल्स, रेस्टॉरंटला परवानगी देण्यात आली आहे. दुकाने, व्यापारी प्रतिष्ठाने यांच्या वेळा वाढवून दिल्या आहेत, उद्योगाची चाकेदेखील वेग घेत आहेत.

एकूणच कोविड-१९ आणि लॉकडाऊनमुळे संपूर्ण समाजजीवनाची मंदावलेली गती आता हळूहळू पूर्वपदावर येण्यास सुरुवात झाली असल्याने विजेच्या मागणीत वाढ झाल्याचे दिसून येत आहे.

जाहीर सूचना

जनतेला याद्वारे सूचना देण्यात येते की, एस व्ही. एस. रोड, भांडुप पूर्व, मुंबई-४०० ०४२ येथे स्थित दुकान क्र. १६, भांडुप संजय सीएचएस लि., च्या विक्रीकरिता श्री. रावजी रामजी पटेल आणि श्री. प्रशांत सुधाकर बोडके यांच्यातील निष्पादित आणि अनु. क्र. बीडीआर-३-३८२३-१९९९ अंतर्गत नोंदणीकृत दिनांक ध डिसेंबर, १९९९ रोजीचा आर्टिकल ऑफ ॲग्रिमेंट हा हरवला किंवा गहाळ झाला

सर्व व्यक्तींना याद्वारे कळवण्यात येते की, वरील उल्लेखित गहाळ दस्तावेजाच्या आधारे कोणाशीही कोणताही व्यवहार करू किंवा नये जर कोणीही तसा व्यवहार केला असल्यास किंवा करावयाचा असल्यास तसे लिखित स्वरुपात पूरक कागदपत्रांच्या पुराव्यासह निम्नस्वाक्षरीकारांना माझ्या कार्यालयात फ्लॅट क्र ५१४, इमारत क्र. ५ कमल सागर सीएचएस, भांडुप पूर्व, मुंबई-४०० ०४२. येथे या प्रकाशनाच्या तारखेपासून ०७ दिवसात कृपया संपर्क

समीर पी. खेडेकर वकील उच्च न्यायालय दिनांक : ०४.०९.२०२० ठिकाण : मुंबई

कार अपघातात तिघांचा

मृत्यू, चार जखमा अमरावती - परतवाडा-धारणी

मार्गावर भरधाव वेगात असणारी क्रूझर गाडी रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडावर जाऊन आदळली. बुधवारी रात्रीच्या सुमारास झालेल्या या भीषण अपघातात तीन जण जागीच ठार झाले आहेत, तर चौघे गंभीर जखमी आहेत. यापैकी दोघांना अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले आहे. त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. हे सातही तरुण २३ ते २६ वयोगटातील असल्याचे पोलिसांनी सांगितले. अपघातातील मृतांची आणि जखमींची नावे अद्याप समजू शकली नाहीत.

महापालिका चिटणीसपदाच आज सुटणार

मुंबई, गुरुवार (प्रतिनिधी) -म्ंबई महापालिकेतील चिटणीस या रिक्त पदासाठी मराठी-इंग्रजी विभागात उपचिटणीस पदावर कार्यरत दोन अधिकाऱ्यांनी एकाच वेळी चिटणीस पदासाठी दावा केला होता. त्याम्ळे मुंबई महापालिकेतील चिटणीस पदाची निवड प्रक्रिया लांबणीवर पडली होती. परंतु, यावर शुक्रवारी निर्णय होणार असून चिटणीस पदाचा पेच सुटणार आहे.

मुंबईत कोरोनाची लागण झाल्यानंतर लॉकडाऊन करण्यात आले. यादरम्यान, महापालिका चिटणीस कार्यालयाचे प्रमुख प्रकाश जेकटे हे निवृत्त झाले. त्यांच्या जागी विनीती चव्हाण यांनी नियुक्ती झाली. मात्र, त्याही ३१ ऑगस्टला सेवानिवृत्त झाल्या आहेत. त्यामुळे महापालिका चिटणीस पदासाठी मराठी विभागातून उपचिटणीस शुभांगी सावंत तर इंग्रजी विभागातून उपचिटणीस संगीता शर्मा यांनी दावा केला. शुभांगी सावंत यांना १ जून २०१८ मध्ये तर संगीता शर्मा यांना १ नोव्हेंबर २०१८ मध्ये उपचिटणीस पदावर बढती मिळाली. शुभांगी सावंत यांना शर्मा यांच्या पाच महिने आधीच बढती मिळाली आहे. मात्र, तरीही शर्मा यांनी चिटणीस पदावर दावा केला असून आज चिटणीस पदाचा पेच सुटणार आहे.

जाहीर सूचना

श्री. नरेंद्रभाई दामोदरदास गांधी हे गार्डन व्यू (एस.आर.ए.) को.ऑप.हाऊ. सोसा. लि. दहिसर (पूर्व) मुंबई ४०००६८ मधील २ऱ्या मजल्यावरील फ्लॅट क्र. २१३ (सोसायटी) चे मालक आणि सोसायटीचे संयुक्त सभासद असून ५ शेअर्स ला जोडलेले (विभिन्न क्र. १८६ ते १९०) शेअर प्रमाणपत्र क्र. ०३८ चे धारक होते. कोणतेही नामनिर्देशन न करता त्यांचे ३०/०७/२०२० रोजी निधन झाले असता, मयत सभासदाचे कायदेशीर वारसदार श्री कौशिक नरेंद्र गांधी यांनी सोसायटीला त्यांच्या नावामधील फ्लॅट आणि शेअसेमधील ५०% हितसबधाचे हस्तांतर करण्याकरिता अर्ज केला आहे. सोसायटी याद्वारे सोसायटीच्या भांडवल/मिळकतीमधील मयत सभासदाचे शेअर आणि फ्लॅटच्या ५०% हितसंबंधांचे हस्तांतर होण्यास वारस किंवा अन्य दावेदारी/आक्षेप घेणारे यांच्याकडून काही दावे किंवा आक्षेप आल्यास ते सदर सूचनेच्या प्रसिद्धीपासून १५ दिवसांत त्याच्या / तिच्या / त्यांच्या दाव्या/आक्षेपाच्या पुष्ठर्थ अशी कागदपत्रे आणि इतर पुराव्याच्या प्रतींसह मागवत आहे. वर दिलेल्या मुदतीत जर दावे/आक्षेप प्राप्त झाले नाहीत, तर मयत सभासदाच्या सोसायटीच्या भांडवल/मिळकतीमधील ५०% शेअर्स आणि हितसंबंधाशी सोसायटीच्या उपविधीतील दिलेल्या मार्गाने व्यवहार करण्यास सोसायटी मोकळी असेल. जर सोसायटीच्या भांडवल/मिळकतीमधील मयत सभासदाच्या शेअर्स आणि हितसंबंधाच्या हस्तांतरणास काही दावे/आक्षेप सोसायटीने प्राप्त केले तर, सोसायटीच्या उपविधीतील तरतुदीनुसार त्यावर सोसायटी कार्यवाही करेल. दिनांक ४ सप्टेंबर, २०२० गार्डन व्यू (एस.आर.ए.) सीएचएस लि. करिता (अध्यक्ष) (सचिव)

प्रोवोग (इंडिया) लिमिटेड

परिसमापकांचा पत्ताः ७०२, जानकी सेंटर, दत्ताजी साळवी रोड, वीरा देसाई रोड लगत, अंधेरी पश्चिम, मुंबई-४०००५३, संपर्कः+९१ ६३६७०९९९१३, ईमेलः cirp.provogue@gmail.com

भायबीसी/२०१६ अन्वये ची काळजी म्हणून प्रोवोग (इंडिया) लिमिटेडच्या व्यवसायाचा ई-लिलाव विक्री लिलावाची तारीख आणि वेळ : १६, ऑक्टोबर, २०२० स. ११.०० ते द्. १.०० (५ मिनिटांच्या प्रत्येकी अनियमित विस्तारासह)

लेक्विडेशन रेग्युलेशन ३३ सहवाचता आयबीसी २०१६ च्या कलम ३५ (एफ) अन्वये दिवाळखोरीतील मत्तेचा उर्वरित भाग **प्रोवोग (इंडिया) लिमिटेड (दिवाळखोरीतील)** यांच्या मालकीच्या मत्तेची विक्री. ई लिलाव हा **'जसे आहे तसे आहे'', ''जे आहे जेथे आहे'', आणि ''कोणत्याही आधाराशिवाय''** तत्त्वावर आयोजित

सदर विक्री ही वेबसाईट https://ncltauction.auctiontiger.net मार्गे ई-लिलाव सेवा पुरवठादार **ई-प्रोक्युरमेंट** <mark>टेक्नॉलॉजिस लिमिटेड – ऑक्शन टायगर</mark> माध्यमातून निम्नस्वाक्षरीकारांद्वारा करण्यात येणार आहे. भारतीय रुपयामध्ये रक्कम

अनु. क्र.	मत्ता	राखीव किंमत	इअर	बोली वाढविण्याची रक्कम
8	प्रोवोग (इंडिया) लिमिटेडच्या व्यवसायाची विक्री	आयएनआर ७५,०१,२६,११३ (रुपये पंच्याहत्तर कोटी एक लाख सव्वीस हजार एकशे तेरा मात्र)	आयएनआर ७,५०,००,००० (रुपये सात कोटी पन्नास लाख)	आयएनआर ३७,५०,००० (रुपये सदतीस लाख पन्नास हजार मात्र)

पात्र दस्तावेज सादरीकरणाची अंतिम तारीख माहिती परविणे. निरिक्षण, चर्चा बैठकीची तारीख इअर सादरीकरणाची अंतिम तारी ई-लिलावाची तारिख आणि वेळ

ः ०५ ऑक्टोबर, २०२० (सोमवार) ः १२ऑक्टोबर २०२० (सोमवार) ः १२ऑक्टोबर २०२० (सोमवार) ः १६ ऑक्टोबर २०२० (सोमवार)

स. ११.०० ते द. १.०० ऑनलाईन लिलाव विक्री अटी आणि शर्ती, ई-लिलाव बोली दस्तावेज, घोषणा आणि इतर तपशिल https://ncltauction.auctiontiger.net आणि https://corporate.provogue.com यावर उपलब्ध आहेत. कोणत्याही स्पष्टीकरणाकरिता कृपया निम्नस्वाक्षरीकारांना cirp.provogue@gmail.com यावर संपर्क साधावा

> सीए अमित गुप्ता प्रोवोग (इंडिया) लिमिटेड चे परिसमापक म्हणून दिनांक १४ ऑक्टोबर, २०१९ रोजीच्या आदेशाद्वारे आयपी नोंदणी क्र. आयबीबीआय/ आयपीए-००१/आयपी-पी०००१६/२०१६-१७/१००४०

पत्ता : ७०२, जानकी सेंटर, दत्ताजी साळवी रोड, दिनांक : ०४ सप्टेंबर, २०२० वीरा देसाई रोड, अंधेरी (पश्चिम), मुंबई -४०००५३ ठिकाण : मुंबई ईमेलः cirp.provogue@gmail.com



कब्जा सूचना सरफैसी रुल्स च्या नियम ८(१) अन्वये

ज्याअर्थी, निम्नस्वाक्षरीकार सेंट्रल बँक ऑफ इंडिया, कल्याण पूर्व शाखेचे प्राधिकृत अधिकारी या नात्याने सिक्युरिटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस् ॲन्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ आणि कलम १३ (१२) सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ सहवाचता नियम ३ अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून ३१.०१.२०२० रोजी मागणी सूचना जारी करून कर्जदार **श्री. दिलीप कुमार लालमनप्रसाद** गुप्ता यांस सूचनेतील एकूण नमूद रक्कम म्हणजेच दि. ०६.०१.२०२० रोजीस थकबाकी रु. ४४९३५३.९९ (रुपये चार लाख एकोणपन्नास हजार तीनशे त्रेपन्न मात्र) अधिक संपूर्ण प्रदानाच्या तारखेपर्यंत सांपार्शिक दराने व्याज सदर सूचना प्रसिद्धीच्या तारखेपासून ६० दिवसांत

रकमेची परतफेड करण्यास वरील कर्जदार असमर्थ ठरल्याने, कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेस याद्वारे सूचना देण्यात येते की, निम्नस्वाक्षरीकारांनी खाली वर्णन करण्यात आलेल्या मिळकतीचा कब्जा त्यांना प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून सदर ॲक्टच्या कलम १३ (४) सहवाचता नियम ९ अन्वये ०१.०९.२०२० रोजी घेतला आहे.

विशेषत: वरील नमूद कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेस याद्वारे इशारा देण्यात येतो की, सदर मिळकतीशी कोणताही व्यवहार करू नये आणि सदर मिळकतीशी करण्यात आलेला कोणताही व्यवहार हा सेंट्रल बँक ऑफ इंडिया यांस रक्कम दि. ०६.०१.२०२० रोजीस थकबाकी रु. ४४९३५३.९९ (रुपये चार लाख एकोणपन्नास हजार तीनशे त्रेपन्न मात्र) अधिक संपूर्ण प्रदानाच्या तारखेपर्यंत सांपार्शिक दराने व्याज अधिक प्रयोज्य व्याज यासाठी भाराअधीन

तारण मत्तांच्या भरणाकरिता उपलब्ध वेळेत सदर ॲक्टच्या कलम (१३) च्या पोट कलम (८) च्या तरतुदीन्वये कर्जदारांचे लक्ष वेधून घेतले जाते.

स्थावर मिळकतीचे वर्णन

उल्हासनगर महानरपालिका तालुका, उल्हासनगर, उप जिल्हा नोंदणीकृत उल्हासनगर जि. नोंदणीकृत ठाणेच्या हद्दीत १९९१ वर्षी बांधलेली वॉर्ड क्र. १०, अनु. क्र. १०/२४६१, मिळकत क्र. १०एआय००७७८३४०० अन्वये मुल्यमापित सर्व्हे क्र. १७९, हिस्सा क्र. २, सर्व्हें क्र. १८०, हिस्सा क्र. ३ (भाग) आणि हिस्सा क्र. ४, सीटीएस क्र. १८६० आणि १८६१, सी ब्लॉक रोड, उल्हासनगर, वर बांधलेली सी ब्लॉक रोड फ्लॅट क्र. ३०२, ३ रा मजला, ए टाईप, ममता नगर, को-ऑप. हाऊ. सोसा. लि. मोजमापित ४२५ चौ. फू. (बिल्टअप क्षेत्र)

दिनांक: ०१/०९/२०२० स्थळ: कल्याण पूर्व

प्राधिकृत अधिकारी सेंटल बँक ऑफ इंडिया

श्री. हरिश थयामपन्ना शेट्टी विशेष वसुली आणि विक्री अधिकारी महाराष्ट्र सरकार (को-ऑप. विभाग)

कार्यालय : मातृभूमी को-ऑप. क्रेडिट सोसायटी लि., बुंतारा भावना, भंडारी इस्टेट, कुर्ला (पूर्व), मुंबई-४०० ०७० दुरध्वनी : २४०५४२२६/२४०५४०४२, मोबाईल : ९७०२७७८७९०

संदर्भ क्र. एमसीसीएस/एसआरओ/२२६३/२०-२१/ दिनांक ०३/०९/२०२०

> फॉर्म 'झेड (नियम १०७ चा पोट नियम ११ (डी-१) पहा)

स्थावर मिळकतीसाठी कब्जा सूचना

ज्याअर्थी, निम्नस्वाक्षरीकारांनी महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह सोसायटी रुल्स, १९६१ अंतर्गत **मातृभुमी** को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी, मुंबई चे वसुली अधिकारी असल्याने, दिनांक ०१/११/२०१९ रोजी एक मागणी सचना जारी करून, न्यायनिर्णित कर्जदार १) अ**भिषेक बी. पवार २) सुप्रिया ए.** पवार ३) तुषार एस.शेट्टी ४) नेहा टी. सावंत यांना सूचनेत नमूद केलेली रु. ३३,४७,३४६/ – (रुपये तेहत्तीस लाख सत्तेचाळीस हजार तीनशे सेहेचाळीस मात्र) ०१/११/२०१९ रोजीस च्यासह थकाबकी रकमेच्या संपूर्ण वसुलीपर्यत क्रेडिट सोसायटीद्वारे लावलेले पुढील व्याज आणि खर्च या रकमेची परतफेड सदर सूचनेच्या प्राप्तीच्या तारखेस करण्यास सांगितले होते आणि न्यायनिर्णित कर्जदारांनी रकमेची परतफेड करण्यात कसूर केल्याने, निम्नस्वाक्षरीकारांनी जप्तीची सूचना दिनांक २०/०१/२०२० रोजीस जारी केली आणि खाली वर्णन केलेल्या मिळकत जप्त केली.

न्यायनिर्णित कर्जदार रकमेची परतफेड करण्यात असमर्थ ठरल्याने, याद्वारे न्यायनिर्णित कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेला सूचना देण्यात येते की, निम्नस्वाक्षरीकारांनी येथे खाली वर्णन केलेल्या मिळकतींचा सांकेतिक/प्रत्यक्ष कब्जा महाराष्ट्र को- ऑपरेटिव्ह सोसायटीज् रुल, १९६१ च्या नियम १०७ (११ (डी-१)) अन्वये त्यांना प्राप्त असलेल्या अधिकारांचा वापर करून ०६/०२/२०२० रोजी घेतला.

विशेषत: न्यायनिर्णित कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेला याद्वारे इशारा देण्यात येतो की, मिळकतीशी व्यवहार करू नये आणि मिळकतीशी केलेला कोणताही व्यवहार मातृभुमी को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी, मुंबईच्या रक्कम रु. २३,४१,९६७/- (रुपये तेवीस लाख एकेचाळीस हजार नऊशे **सदुसष्ट मात्र)** ०३/०९/२०२० रोजीस च्यासह थकाबकी रकमेच्या संपूर्ण वसुलीपर्यत क्रेडिट सोसायटीद्वारे लावलेले पुढील व्याज आणि अनुषंगिक खर्च इ. अशा रकमेसाठी भाराअधीन राहील.

स्थावर मिळकतीचे वर्णन							
मिळकतीच्या मालक/ कर्जदार/हमीदाराची नावे	मिळकतीचे वर्णन	सर्व्हे क्र.	क्षेत्र				
१) अभिषेक बी. पवार	फ्लॅट क्र. ४०८, ४ था मजला,	सर्व्हे क्र. २६७,	२८७.३० चौ.फूट.				
२) सुप्रिया ए. पवार	बी विंग, अपना घर सीएचएस	हिस्सा क्र. १/१ भा.	त्यावर ४०%				
३) तुषार एस. शेटे	लि., पिंपरीपाडा, मालाड						
४) नेहा टी. सावंत	(पू.), मुंबई-४०० ०९७	६१० भा. गाव	बिल्टअप क्षेत्र				
		मालाड (प.)	४०२. चौ.फट				

४) दक्षिण : अपना घर

मालाड (पू.) मालाड, मुंबई येथील या मिळकतीच्या समाविष्टीत मिळकतीचे सर्व भाग आणि विभाग. २) पश्चिम : बिल्डिंग सीमाबद्धः १) पूर्वः खुला प्लॉट

दिनांक : ०३.०९.२०२०

ठिकाण : मुंबई

३) उत्त्तर : झोपडपट्टी

(श्री. हरीश थयामपन्ना शेट्टी) विशेष वसुली आणि विक्री अधिकारी महाराष्ट्र सरकार (को-ऑप. विभाग)

KESAR ENTERPRISES LTD.

नोंद. कार्यालय: ओरिएंटल हाऊस, ७, जमशेदजी टाटा रोड, चर्चगेट, मुंबई-४०० ०२०. भारत. संकेतस्थळः http://www.kesarindia.com, ईमेल: headoffice@kesarindia.com फोन : (+९१-२२) २२०४ २३९६/ २२८५१७३७ फॅक्स: (+९१-२२) २२८७६१६२ सीआयएनः एल२४११६एमएच१९३३पीएलसी००१९९६

सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲन्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन, २०१५ च्या रेग्युलेशन ४७ सहवाचता रेग्युलेशन २९(१)(ए) आणि (२) ला अनुसरुन याद्वारे सूचना देण्यात येते की, कंपनीच्या संचालक मंडळाची सभा ३० जून, २०२० रोजी संपलेल्या तिमाहीकरिता अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्ष इतर बाबींसह विचारात

घेण्याकरिता गुरुवार, १० सप्टेंबर, २०२० रोजी घेण्यात येणार आहे. पुढे, कंपनीच्या समभाग शेअर्समधील ट्रेडिंग करीता संचालक, के मॅनेजरीअल पर्सनल, सिनिअर मॅनेजमेंट पर्सनल आणि इतर संबंधीत व्यक्ती किंवा त्यांचे नातेवाईक यांच्याकरीता ३० जून, २०२० रोजी संपलेल्या तिमाही करिता अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाच्या घोषणेनंतर ४८ तासांपार्यंत बंद राहतील

वरील सूचना संकेतस्थळ www.kesarindia.com, www.bseindia.com, www.bseindia.com यावर

03.09.7070

१ कॉर्पोरेट कर्जदाराचे नाव

संचालक मंडळाच्या आदेशाद्वारे डी. जे. शाह अनुपालन अधिकारी

फॉर्म - ए जाहीर उद्घोषणा

(इन्सॉल्व्हन्सी अँड बँकरप्टसी बोर्ड ऑफ इंडिया (इन्सॉल्व्हन्सी रिझॉल्युशन प्रोसेस फॉर कॉर्पोरेट पर्सन्स)

एएमडब्ल्यु मोटर्स लिमिटेडच्या धनकोंच्या माहितीसाठी

एएमडब्ल्यु मोटर्स लिमिटेड

5	कापारट कजदाराच नाव	एएमडब्ल्यु माटस ।लामटड
२	कॉर्पोरेट कर्जदाराच्या स्थापनेची तारीख	१९ सप्टेंबर, २०११
3	कॉर्पोरेट कर्जदार ज्या अंतर्गत स्थापित/नोंदणीकृत आहे ते प्राधिकरण	कंपनी प्रबंधक, अहमदाबाद
γ	कॉर्पोरेट कर्जदाराचा कॉर्पोरेट आयडेन्टिटी नंबर/लिमिटेड लायाबिलिटी आयडेन्टिफिकेशन नंबर	यु३५२०४जीजे२०११पीएलसी०६७१९०
ч	कॉर्पोरेट कर्जदाराचे नोंदणीकृत कार्यालय व मुख्य कार्यालय (असल्यास) ह्यांचा पत्ता	भाचाऊ रोड, गाव कन्नैयाबे जवळ, भुज-कच्छ, गुजरात ३७००२०
ξ	कॉर्पोरेट कर्जदाराच्या बाबतीत नादारी सुरू होण्याची तारीख	१ सप्टेंबर, २०२०
O	नादारी निर्णय प्रक्रिया समाप्तीची अंदाजित तारीख	२८ फेब्रुवारी २०२० (इन्सॉल्वन्सी कमेन्समेंट तारीख जी १ सप्टेंबर, २०२० पासून १८० दिवस)
۷	अंतरिम निर्णय व्यावसायिक म्हणून कृती करणाऱ्या नादारी व्यावसायिकाचे नाव आणि नोंदणी क्रमांक	नावः अविल मेनेझेस नोंद क्र. आयबीबीआय/आयपीए-००१/आयपी- पी०००१७/२०१६-२०१७/१००४१)
8	बोर्डाकडे नोंदणीकृत अंतरिम निर्णय व्यावसायिकाचा पत्ता आणि ई-मेल	पत्ताः ४१६, क्रिस्टल पॅराडाईस को. ऑप सोसा. लि., दत्ताजी साळवी मार्ग, पिझा एक्सप्रेस वर, वीरा देसाई रोड लगत, अंधेरी पश्चिम, मुंबई - ४०००५३ ईमेल आयडी : avail@caavil.com
१०	अंतरिम निर्णय व्यावसायिकांशी दळणवळण करण्याकरिता वापरावयाचा पत्ता आणि ई-मेल	पत्ताः ४१६, क्रिस्टल पॅराडाईस को. ऑप सोसा. लि., दत्ताजी साळवी मार्ग, पिझा एक्सप्रेस वर, वीरा देसाई रोड लगत, अंधेरी पश्चिम, मुंबई – ४०००५३ ईमेल आयडी : irp.amwmotors@gmail.com
११	दावे सादर करण्याची अंतिम तारीख	१५ सप्टेंबर, २०२०
१२	अंतरिम निर्णय व्यावसायिकांशी निश्चित केलेले कलम २१ च्या पोट-कलम (६ए) च्या खंड (बी) अंतर्गत धनकोंचे वर्ग, असल्यास	शून्य
१३	एका वर्गातील धनकोंचे प्राधिकृत प्रतिनिधी म्हणून कृती करण्यासाठी ठरलेल्या नादारी व्यावसायिकांची नावे (प्रत्येक वर्गासाठी तीन नावे)	प्रयोज्य नाही
१४	(ए) संबंधित फॉर्म्स आणि (बी) प्राधिकृत प्रतिनिधींचे तपशील येथे उपलब्ध आहेत	www.ibbi.gov.in/downloadforms.html

याद्वारे सूचना देण्यात येते की, राष्ट्रीय कंपनी विधी न्यायाधिकरण, मुंबई खंडपीठ १ सप्टेंबर, २०२० रोजी एएमडब्ल्यु मोटर्स लिमिटेड विरुध्द एक निगमीय नादारी निर्णय प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश दिले एएमडब्ल्यु मोटर्स लिमिटेड च्या धनकोंना याद्वारे अंतरिम निर्णय व्यावसायिकांकडे बाब १० समोरील पत्यावर १५ सप्टेंबर, २०२०

किंवा त्यापूर्वी त्यांच्या दाव्यांचे पुरावे सादर करण्यास सांगण्यात येते. वित्तीय धनकोंनी पुराव्यांसह त्यांचे दावे केवळ इलेक्ट्रॉनिक माध्यमातूनच सादर करावेत. अन्य सर्व धनकोंनी पुराव्यांसह त्यांचे दावे व्यक्तिश: टपालाने किंवा इलेक्ट्रॉनिक माध्यमातून सादर करावेत.

दाव्यांचे खोटे किंवा दिशाभूल करणारे पुरावे सादर करणे म्हणजे दंडास आमंत्रण देणे ठरेल दिनांकः ३ सप्टेंबर, २०२०

नोंद क्र. आयबीबीआय/आयपीए-००१/आयपी-पी०००१७/२०१६-२०१७/१००४१)

अविल मेनेझेस

फिनो पेटेक लिमिटेड

सीआयएन : यु७२९००एमएच२००६पीएलसी१६२६५६ नोंदणीकृत कार्यालय : माईंडस्पेस जुईनगर, ९ वा मजला, प्लॉट क्र. जन २/१/एफ, टॉवर १, टीटीसी इंडस्ट्रियल क्षेत्र, एमआयडीसी शिरवाने, जुईनगर नवी मुंबई ठाणे - ४०० ७०६. दूर. क्र. +९१ २२ ७१३१७००० ई-मेल : riya.devulkar@finopaytech.com

वेबसाइट : www.finopaytech.com १४ वी वार्षिक सर्वसधारण सभेकरिता भागधारक यांना सूचना

सूचना याद्वारे देण्यात येते की, फिनो पेटेक लिमिटेड (कंपनी) ची चौंदावी (१४वी) वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) बुधवार, दि. ३० सप्टेंबर, २०२० रोजी दु. १२.०० वा. (भाप्रवे) एजीएमच्या सूचनेमध्ये व्यवसायांवर विचार विनीमय करण्याकरिता व्हिडीओ कॉन्फरेंसिंग (व्हीसी)/ अन्य ऑडिओ विज्युअल मीन्स (ओएव्हीएम) मार्फत आयोजित केली आहे व कंपनी कायदा, २०१३ (ॲक्ट) व नियम यांच्या लागू तरतूद अनुपालन सामान्य सर्क्युलर क्र. १४/२०२०, सामान्य सर्क्युलर क्र. १७/२०२० व सामान्य सर्क्युलर क्र. २०/२०२० दिनांक ८ एप्रिल, २०२०, १३ एप्रिल, २०२० व ५ मे, २०२० अनुक्रमे कॉर्पोरेट अफेअर्स (एमसीए सर्क्यूलर्स) मंत्रालय यांच्याद्वारे जारी करण्यात येते.

एजीएम सूचनेची ईलेक्ट्रॉनिक प्रत व परोक्ष ई-मतदानाकरिता तपशील तसेच अटेंडन्स पावती, प्रॉक्सी फॉर्म व वार्षिक अहवाल २०१९-२० च्या सूचनेची ईलेक्ट्रॉनिक प्रत कंपनी/डिपॉझिटरी पार्टिसीपंट यांच्याकडे ज्यांचे ईमेल आयडी नोंदणीकृत आहेत अशा सभासदांना ईलेक्ट्रॉनिकली शुक्रवार, दि. २८ ऑगस्ट, २०२० रोजी पाठविण्यात आलेली आहे व वरील दस्तावेजांची प्रत्यक्ष पाठवणी आयोजित केलेल्या अन्य सभासदांना परिमटेड मोडमधून करण्यात आलेली व वरील दस्तावेजांची प्रत्यक्ष प्रत कंपनी/डिपॉझिटरी पार्टिसीपंट यांच्यासह ज्यांचे ईमेल आयडी नोंदणीकृत नाही त्यांना त्यांच्या नोंदणीकृत पत्त्यावर परिमटेड मोडमधून

सभासद एजीममध्ये सहभागी होणारे सभासदर त्यांचे मतदान केल्यानंतर पुन्हा एकदा परोक्ष ई–मतदानाच्या माध्यमातून मतदान हक्क बजावू शकत नाहीत. केवळ व्हीसी/ओएव्हीएम मार्फत कंपनीचे भागधारक शेअर्सधारक आहेत ते एकतर प्रत्यक्ष स्वरूपात वा डिमटेरियलाईज्ड स्वरूपात परोक्ष ई-मतदान सुविधेचा लाभ घेता येईल. सभासद त्यांचे मतदान परोक्ष ई-मतदान मार्फत केल्यास पुन्हा सभेमध्ये उपस्थित राह्र शकतात परंत् मतदान करू शकत नाहीत. सभासद व्हीसी/ओएव्हीएम मार्फत ॲक्ट च्या अनुच्छेद १०३ च्या कोरमच्या रिनॉकिंगच्या हेतुने विचारात घेतले जाईल. एजीएमची सूचना कंपनीची वेबसाइट www.finopaytech.com वर व एजीएमच्या दरम्यान परोक्ष ई-मतदान व ई-मतदान यांकरिता एनएसडीएल यांच्यासह कंपनीद्वारे

जे सभासद प्रत्यक्ष स्वरूपातील शेअर्स धारक आहेत व इलेक्ट्रॉनिक मतदान प्रणालीद्वारे एजीएमच्या ठिकाणाव्यतिरिक्त अन्य ठिकाणाहून कंपनी/डिपॉझिटरी यांच्यासह परोक्ष ई-मतदान एजीएमच्या सूचनेत विहित ठरावांवर मत देण्याचा हक्क कंपनीने एजीएमच्या व्यवहारांवर विचारविनीमय करण्याकरिता ईलेक्ट्रॉनिक स्वरूपात मतदान करण्याचा हक्क बजावण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. कंपनीच्या सभासदांना समभाग भांडवल प्रदान करण्याकरिता इक्विटी शेअर्सच्या संबंधात सभासदांचे मतदान हक्क निर्धारित तारीखा बुधवार, दि. २३ सप्टेंबर, २०२० तारखेनुसार परोक्ष ई-मतदान वा एजीएमच्या ठिकाणी बॅलोट पेपर च्या माध्यमातुन प्रत्याक्ष वा डिमटेरियलाईज्ड स्वरूपात शेअर्स धारक सभासद मतदान करता येणार नाही व evoting@nsdl.co.in वर विनंती पाठवून युजर आयडी व पासवर्ड प्राप्त करता येईल. कंपनीने प्रदान केलेली सुविधा बॅलोट पेपर मतदानाकरिता एजीएम मध्ये उपस्थित असलेल्यांना लाभ घेता येईल.

आवश्यक व्यवस्था केली आहे.

एखाद्या व्यक्तीने कंपनीद्वारे एजीएमच्या सूचनेच्या पाठवणीपश्चात कंपनीचे शेअर्ससंपादित केले असतील व कंपनीचा सभासद बनला असल्यास व निर्धारित अंतिम तारीख अर्थात info@adroitcorporate.com वर विनंती पाठवावी व रजिस्ट्रर व शेअर ट्रान्सफर एजन्ट (आरटीए) ाअर्थात ॲड्रॉईट कॉर्पोरेट सर्व्हिसेस प्रा. लि. यांना सभासद लाभार्थी धारकांच्या रजिस्टरमध्ये ज्याचे नाव नोंद असेल अशी व्यक्ती एजीएमच्या सूचनेत विहित केल्यानुसार प्रक्रियेचे अनुसरण करून ई-मतदानाद्वारे किंवा एजीएमच्या ठिकाणी मतदान मतपत्रिकेच्या माध्यमातून मतदानाचा आपला हक्क बजावू शकेल.

काळजीपूर्वक वाचाव्यात व व्हीसी/ओएव्हीएम मार्फत एजीएममध्ये उपस्थित राहून ई-मतदान दरम्यान व परोक्ष ई-मतदान मार्फत मतदान करावे. सदर सूचना कंपनीच्या सर्व सभासद यांच्या लाभ व माहितीकरिता तसेच लागू एमसीए सर्क्युलर्स अनुपालन जारी करण्यात येईल.

सभासदांनी एजीएममध्ये जोडले जाण्याकरिता विवरण, सूचना व एजीएमची सूचनेमध्ये पार पडलेल्या सूचना

मंडळाच्या आदेशान्वये फिनो पेटेक लिमिटेडकरिता ठिकाण: नवी मुंबई रिया देवुलकर दिनांक: ०४ सप्टेंबर, २०२० कंपनी सचिव

बॉम्बे वायर रोप्स लिमिटेड

४०१/४०५, जॉली भवन १, १० न्यू मरीन लाइन्स, मुंबई-४०००२०. वेबसाइट : www.bombaywireropes.com, इमेल : contactus@bombaywireropes.com

सीआयएनः एल२४११०एमएच१९६१पीएलसी०११९२२ बॉम्बे वायर रोप्स लिमिटेडच्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंग (व्हीसी)/ इतर दृकश्राव्य माध्यमांद्वारे (ओएव्हीएम)

आयोजित करण्यात येणाऱ्या ५९ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेसंबंधी माहिती याद्वारे **सूचना** देण्यात येत आहे की, बॉम्बे वायर रोपर्स लिमिटेड (कंपनी) च्या सदस्यांची **एकोणसाठावी (५९)** वार्षिक सर्वसाधारण सभा मंगळवार दिनांक २९ सप्टेंबर २०२० रोजी दुपारी १२.०० वाजता व्हीसी/ ओएव्हीएम सुविधेद्वारे कंपनी कायदा २०१३ च्या सर्व तरतुदी आणि

त्या अंतर्गत बनवलेले नियम तसेच कॉर्पोरेट कामकाज मंत्रालयाने (एमसीए) जारी केलेले सर्वसाधारण परिपत्रक क्रमांक १४/२०२० दिनांक ८ एप्रिल

२०२०, सर्वसाधारण परिपत्रक क्रमांक १७/२०२०, दिनांक १३ एप्रिल २०२० आणि सर्वसाधारण परिपत्रक क्रमांक २०/२०२० दिनांक ५ मे २०२० च्या लागू असलेल्या सर्व तरतुर्दीच्या तसेच सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी)ने जारी केलेल्या परिपत्रक क्रमांक सेबी, एचओ/ सीएफडी/ सीएमडी१/सीआयआर/पी/२०२०/७९ दिनांक १२ मे २०२० च्या (यानंतर एकत्रितरित्या परिपत्रके असे संबोधलेल्या)पूर्ततेनुसार एजीएमच्या सूचनेत विनिर्दिष्ट केलेले कामकाज करण्यासाठी आयोजित करण्यात येणार आहे. उक्त निर्देशित परिपत्रकांची पूर्तता करत असताना ५९ व्या एजीएमची सूचना आणि आर्थिक वर्ष २०१९-२० चा वार्षिक अहवाल अशा सदस्यांना

फक्त इलेक्ट्रॉनिक माध्यमातून पाठवण्यात येणार आहे ज्यांचे इमेल पत्ते कंपनी किंवा निबंधकांकडे किंवा हस्तांतरण एजंट, पूर्वा शेअर जिस्ट्री (इंडिया) प्रा. लि. (पीएसआर) आणि डिपॉझिटरी यांच्याकडे नोंदणीकृत आहेत. ५९ व्या एजीएमच्या सूचनेची प्रत आणि आर्थिक वर्ष २०१९-२० साठीचा आर्थिक अहवाल कंपनीची वेबसाइट- www.bombaywireropes.com, बीएसई लिमिटेडची वेबसाइट www.bseindia.com आणि सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस (इंडिया) लिमिटेड (सीडीएसएल)ची वेबसाइट www.evotingindia.com येथे उपलब्ध असेल इमेल पत्ता नोंदवण्याची / अद्ययावत करण्याची पद्धतः

 सदस्याचा इमेल पत्ता कंपनी / पीएसआर / डिपॉझिटरी यांच्याकडे आधीच नोंदणीकृत असल्यास इ-मतदानासाठी लॉगिनचे तपशील नोंदणीकृत इमेल पत्त्यावर पाठवले जातील

प्रत्यक्ष स्वरूपात समभाग धारण करणाऱ्या सदस्यांनी कृपया http://www.purvashare.com/email-and-phone-updation या लिंकला भेट द्यावी आणि त्यात नमूद केलेल्या प्रक्रियेचे पालन करावे. इमेल पत्ता यशस्वीरित्या नोंदणीकृत झाल्यावर सदस्याला वार्षिक अहवालाची सॉफ्ट कॉपी एजीएमच्या सूचनेसह आणि या एजीएममध्ये मतदान ककरण्यासाठी युजर आयडी आणि पासवर्डसह दूरस्थ इ-मतदानासाठी प्रक्रिया मिळेल. काहीही प्रश्न असल्यास, सदस्य निबंधक तसेच कंपनीच्या समभाग हस्तांतरण एजंट यांना support@purvashare.com येथे लिह्

एजीएममध्ये मतदानाची पद्धतः

सदस्यांना ५९ व्या एजीएमच्या सूचनेमध्ये नमूद केलेल्या कामकाजावर दूरस्थ पद्धतीने किंवा एजीएमदरम्यान इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रणेद्वारे मतदान करण्याची संधी मिळेल. दूरस्थ पद्धतीने किंवा एजीएमदरम्यान अप्रत्यक्ष स्वरूपात, प्रत्यक्ष स्वरूपात समभाग धारण करणाऱ्या सदस्यांसाठी आण ज्या सदस्यांनी आपला इ–मेल पत्ता अद्याप नोंदणीकृत केलेला नाही त्यांच्यासाठी मतदानाची पद्धत एजीएमच्या सूचनेत दिलेली असेल.

इ–मतदानासंबंधी काहीही शंका असल्यास कृपया www.evotingindia.com या वेबसाइटवर उपलब्ध असलेल्या फ्रीकेंटली आस्क्ड केश्चन्स (एफएक्यू) आणि हेल्प विभागाखाली उपलब्ध असलेले समभागधारकांसाठी इ-मतदान वापरकर्ता मॅन्युअल पाहावे किंवा helpdesk.evot ing@cdslindia.com येथे इमेल पाठवावा किंवा श्री. नितीन कुंदर यांच्याशी (०२२-२३०५८७३८) किंवा श्री. मेहबूब लखानी (०२२-२३०५८५४३) किंवा श्री. राकेश दळवी (०२२-२३०५५८५४२) यांच्याशी संपर्क साधावा.

याद्वारे पुढील सूचना देण्यात येत आहे की, कंपनी कायदा २०१३ चे कलम ९१ आणि त्याअंतर्गत बनवलेल्या नियमांनुसार कंपनीच्या सदस्यांचे नोंदणीपुस्तक आणि समभाग हस्तांतरण पुस्तके सोमवार **दिनांक २१ सप्टेंबर २०२० ते मंगळवार दिनांक २९ सप्टेंबर २०२० (दोन्ही दिवस** समाविष्ट) या कालावधीत ५९ व्या एजीएमसाठी बंद राहतील.

बॉम्बे वायर रोप्स लिमिटेडसाठी

स्थानः मुंबई दिनांकः ०३ सप्टेंबर २०२०

राज कुमार झुनझुनवाला पूर्णवेळ संचालव डीआयएनः ०१५२७५७३



मध्यवर्ती कार्यालय : चंद्र मुखी, निरमन पॉईंट, मुंबई - ४०० ०२१. शाखा कार्यालय: ॲसेट्स रिकव्हरी शाखा, ३४६, स्टॅण्डर्ड बिल्डिंग, ३ रा मजला, डॉ. दादाभाई नौरोजी रोड, फोर्ट, मुंबई- ४०० ०२३.

जगम/स्थावर मिळकतीच्या विक्रीकरिता विक्री सूचना

सिक्युरिटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस् ॲन्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ सहवाचता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) नियम, २००२ च्या नियम ८(६) च्या तरतुर्दीन्वये स्थावर मत्तेच्या विक्रीसाठी ई-लिलाव विक्री सूचना सर्वसामान्य जनता आणि विशेषत: कर्जदार आणि हमीदार यांना सूचना याद्वारे देण्यात येते की, खालील वर्णिलेल्या स्थावर मिळकती या तारण धनकोंकडे गहाण/प्रभारित आहेत, ज्यांचा प्रत्यक्ष कब्जा सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया (तारण धनको) च्या प्राधिकृत अधिकाऱ्यांनी घेतला आहे त्या खालील नमूद कर्जदार आणि हमीदारांकडून तारण धनकोंना थकीत रकमेच्या वसुलीसाठी मिळकर्तीसमोर नमूद केल्यानुसार ''जे आहे जेथे आहे'' आणि ''जे आहे जसे आहे'' आणि ''जे काही आहे तेथे आहे' तत्त्वाने विकण्यात येणार आहेत. राखीव किंमत आणि इसारा अनामत रक्कम (इअर) प्रत्येक मिळकतीसमोर नमूद केलेली आहे.

		0 0	, , ,	
अनु. क्र.	कर्जदार/हमीदार/गहाणदारांचे नाव आणि शाखेचा संपर्क तपशील	मागणी सूचना तारीख आणि थकीत रक्कम (रु. लाखांत)	मिळकतीचे वर्णन	राखीव किंमत/इअर बोली वाढ (रु.लाखांत
8	मे. रीअल्टो एक्सीम प्रायव्हेट लि. श्री. सुचीत सी. पटेल, सौ. मनिषा सी. पटेल/सौ. वर्षा सी पटेल/सौ. मनिषा चंद्रकांत पटेल, सौ. वर्षा महेश पटेल एसएएम शाखा, निरमन पॉईंट (संपर्क व्यक्ती श्री. के. के. तिवारी मोबाईल क्र. ९१६७१९७३२६	१९.०४.२०१६ रु. ६८८१.६० लाख (सीबीआय आणि बीओआय दोन्ही) + व्याज आणि प्रभार	कार्यालय क्र. २०१, २ रा मजला यशोधन बिल्डिंग, देना बँक समोर, शिवसागर हॉटेल जवळ, नेहरू रोड, विलेपार्ले पूर्व, मुंबई ४०००५७ येथील कार्यालय परिसर	\9\.08 \0\.08 \0\.08
?	उल्हासनगर कॅम्प ४, खाते क्र. ३९१८२३२००९ नरेश कपूर सूड आणि रेखा कपूर सूड (संपर्क व्यक्ती श्री. रंजीत कुमार, मोबाईल क्र. ९१६७४०८०३) नरेश कपूर सूड आणि रेखा कपूर सूड (संपर्क व्यक्ती – श्री. रंजीत कुमार, मोबाईल क्र. ९१६७९४०८०३	०९/०५/१७ रु. २८१.५९ लाख अधिक सूचनेच्या तारखेपासूनचे त्यावरील व्याज आणि इतर प्रभार	फ्लॅट क्र. – ए (१३–१४) १ला मजला, चाइना लिंक सीएचएसएल, स्वागत पर्ल, राजन पाडा, लिंक रोड, मालाड पश्चिम, मुंबई ४०००६४	२२१.८५/ २२.१८/ ०.५
ş	कल्याण शाखा, खाते क्र. ३६०१००११५९, ३६०५२१६९५६ मे. एसपीयु इंटरप्रायझेस श्री. भास्करन एस. मुदलीयार : प्रोप – हमीदार:	०१.०२.२०१९ रु. २५०.४९ लाख अधिक सूचनेच्या तारखेपासूनचे त्यावरील व्याज आणि इतर	१. गाळा क्र. ११८, ११९ व १२०, १ला मजला, इमारत क्र. ए/९ हरीहर कॉर्पोरेशन, ग्राम पंचायत हाऊस क्र. ५४५, गाव दापोडे, तालूका भिवंडी, जिल्हा ठाणे	69.97/ 6.97/ 0.70
	गोविंद ए. मुदलीयार (संपर्क व्यक्ती - मे. कल्पना चंद्रे	प्रभार	२. मशिनरीः कपडे शिवण्याकरिता १०९ मशिन	१६.५९/ १.६५ ०.२०
			३. स्टॉक ऑफ शर्ट, कपडे आणि रॉ मटेरियल्स	१२.८६/ १.२८ ०.२०
8	कल्याण शाखा, खाते क्र. ४०१३९५२२४२ मे. ऑक्सीलीअम हेल्थकेअर प्रा. लि. श्री. लालासाहेब, श्री. सचिन भगत, श्री. सुरेंद्र के पाल आणि श्री धमेंद्र जी. पाटील हमीदार- सौ. विना जी. पांडे आणि मे. पूनम व्ही पांडे (संपर्क व्यक्ती सौ. कल्पना चंद्रे. मोब - ९१६७९४०७७	३०.०७.२०१९ रु. १५४.३७ लाख अधिक सूचनेच्या तारखेपासूनचे त्यावरील व्याज आणि इतर प्रभार	फ्लॅट क्र. ९०२, ९वा मजला, डी विंग, कस्तुरी फुलोरा, कस्तुरी पार्क, चिकणघर, कल्याण पश्चिम ४२१३०१, ७८९.३० चौ.फू.	६२.५०/ ६.२५ ०.२०
ધ	उल्हासनगर शाखा खाते क्र ४००६२६९०६९ श्री. योगेश धनश्याम पाटील श्री. योगेश घनश्याम पाटील सौ. कविता घनश्याम पाटील श्री. किशोर घनश्याम पाटील हमीदारः श्री. घनश्याम जगतराव पाटील (संपर्क व्यक्ती श्री. मयुर थेले मोबा - ९१६७९४०८०२/७२०८५६१२२४	०४.०६.२०२० रु. ५२.२४ लाख सूचनेच्या तारखेपासूनचे त्यावरील व्याज आणि इतर प्रभार	प्लॉट क. ९४ व ९५, सेक्टर - १९, दुकान क्र. १६, तळ मजला, मोनार्च ऑर्चिड, खारघर, तालुका पनवेल, जिल्हा रायगड	५२.५०/ ५.२५ ०.२०
ĸ	रेवासबोदानी शाखा खाते क्र. ३३२१५२२६५८ मेघना मधुकर गुरव (संपर्क व्यक्ती मे. मधुस्मीता मोहापात्रा मोबा – ८४६६९८७९२३/८८७६४९५७५	०५/११/२०१९ रु. १२.९१ लाख अधिक सूचनेच्या तारखेपासूनचे त्यावरील व्याज आणि इतर प्रभार	हाऊस क्र. ८९७, गट क्र. ११८९, गाव नागाव, तालुका अलिबाग, जिल्हा रायगड, ग्रामपंचायतः नागाव खाली	१२.९९/ १.२९ ०.१०

वरील अ. क्र. १ ते ६ करिता इअर आणि दस्तावेज जमा करण्यासाठी अतिम तारीख ०७.१०.२०२० रोजी साय. ५.०० पर्यंत आणि ई-लिलावाची

दिनांक : ०२.०९.२०२०

ठिकाण : मुंबई

लिलाव हा बँकेचे मान्यताप्राप्त सेवा पुरवठादार : ई-लिलाव एजन्सीची वेबसाईट www.ibapi.com, www.mstcindia.co.in आणि www.mstcecommerce.com मार्फत करण्यात येईल. ई–लिलाव एजन्सीच्या संपर्क व्यक्तीचा तपशिल, नोंदणीशी संबंधित चौकशीकरिता **श्री. अरघा** सेनगुप्ता, मोबाईल क्र. ९२३२६९०२४९, ईमेल: argha@mstcindia.co.in, श्रीम. सरबानी बराई, मोबाईल क्र. ९०५१०७७८८६, श्री. राकेश रंजन, मोबाईल क्र. ९९१९७००२३३ आणि इअरचे प्रदान/परताव्याशी संबंधित चौकशीकरिता श्री. रतिकांता प्रधान, मोबाईल क्र. ०९८३०७९१९९७, श्री बिष्णुपदा बारीक, मोबाईल क्र. ०९०८८०१३८८९, श्री. सुरजीत हेंबराम, मोबाईल क्र. ०९८८६८५५५६० आणि ईमेल आयडी ibapiop@mstcecommerce.com आणि कोणत्याही मिळकतीशी संबंधित चौकशीसाठी वरील कोष्टकात नमूद केलेल्या नोडल अधिकाऱ्यांना कार्यालयीन दिवशी कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा.

लिलाव करतेवेळी इअर/बोली च्या प्रदानाकरीता www.mstcindia.co.in आणि www.mstcecommerce.com येथे उपलब्ध मार्गदर्शन तत्वांचे अनुसरण करा. विक्रीच्या तपशीलवार अटी आणि शर्तीकरिता कृपया आमच्या बँकेची वेबसाईट www.centralbankofindia.co.in वर दिलेल्या लिंकचा संदर्भ घ्यावा.

प्राधिकृत अधिकारी

सेंट्रल बँक ऑफ इंडिया, एआरबी ई-मेल आयडी - arwmmzo@centralbank.co.in

epaper.freepressjournal.in

FINANCIAL EXPRESS

Date: 19.08.2020

BOMBAY WIRE ROPES LIMITED CIN: L24110MH1961PLC011922

Regd. Office: 401/405 Jolly Bhavan No. 1, 10 New Marine Lines, Mumbai 400 020 FOR THE ATTENTION OF SHAREHOLDERS OF BOMBAY WIRE ROPES LIMITED

The Bombay Wire Ropes Limited requests its Shareholders to register their email address and mobile number for updating the said details in the records of the relevant depositories through their depository participants or by visiting web link http://www.purvashare.com/ email-and-phone-updation/ as provided by Registrar and Transfer Agent M/s Purva Shareregistry (India) Pvt Ltd (RTA) for sending certain documents/information as required. The RTA can also be contacted at support@purvashare.com

No action is required from shareholders whose email address and mobile number are already correctly updated.

For Bombay Wire Ropes Limited

(Rajkumar Gulzarilal Jhunjhunwala) Whole Time Director DIN: 01527573

Sicagen Sicagen India Limited

Regd. Office: 4th Floor, SPIC House, No.88, Mount Road, Guindy, Chennai-600032 Website: www.sicagen.com E-mail: companysecretary@sicagen.com Phone: 044 4075 4075 (CIN: L74900TN2004PLC053467) PUBLIC NOTICE TO SHAREHOLDERS

It is hereby informed that the 16th Annual General Meeting of the Company will be convened on Thursday, September 17, 2020 at 02:00 p.m. (IST) through Video Conferencing (VC) in compliance with the applicable provisions of the Companies Act, 2013 and Rules framed thereunder and the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 read with Ministry of Corporate Affairs (MCA) General Circular No. 14/2020 dated April 8, 2020, Circular No.17/2020 dated April 13, 2020, Circular No. 20/2020 dated May 05, 2020 and Circular No. 22/2020 dated June 15, 2020 and all other applicable laws and circulars issued by the Ministry of Corporate Affairs (MCA), Government of India and Securities and Exchange Board of India (SEBI), without the physical presence of the Members at a

common venue to transact the businesses set out in the Notice of AGM.

The Notice of the 16th AGM and the Annual Report for the year 2019-20 will be sent only by email to all those Members, whose email addresses are registered with the Company or with their respective Depository Participants ("Depository"), in accordance with MCA and SEBI Circulars. Members can join and participate in the AGM through Video Conferencing (VC) / Other Audio Visual Means (OAVM) only. The instructions for joining the AGM and the manner of participation in the remote electronic voting or casting vote through the e-voting system during the AGM by shareholders holding shares in dematerialized mode / physical mode and by shareholders who have not registered their e-mail addresses will be provided in the Notice of the AGM. Members participating through the Video Conferencing (VC) shall be counted for the purpose of reckoning the quorum under Section 103 of the Companies Act, 2013. The Notice will also be made available on the website of the Company viz, www.sicagen.com and also on the website of Stock Exchanges ie., BSE Limited and National Stock Exchange of India Limited at www.bseindia.com and www.nseindia.com respectively and on the website of Central Depository Services (India) Limited (CDSL) (agency for providing Remote e-voting services) at www.evotingindia.com

Members holding shares in physical form and / or who have not registered their email addresses with the Company / Depository can obtain soft copies of the Notice of the 16th AGM, Annual Report and login details for joining the AGM through Video Conferencing (VC) including e-voting, by sending scanned copy of the following documents by email to cameo@cameoindia.com

a) signed request letter mentioning your name, folio, complete address, e-mail address to be registered.

b) copy of the share certificate front and back,

c) self-attested copy of PAN: and

 d) self-attested copy of Driving Licence / Passport / Bank Statement / AADHAR supporting the registered address of the Member

Members holding shares in physical form and who have not updated their mandate for receiving the dividends directly in their bank accounts through Electronic Clearing Service or any other means ("Electronic Bank mandate"), can register their Electronic Bank mandate to receive dividends directly into their bank account electronically, by sending the following details documents (in addition to the documents mentioned above) by e-mail to cameo@cameoindia.com

a) Name and branch of the Bank in which dividend is to be paid and bank account

b) Bank account number allotted by your bank after implementation of Core Banking Solutions.

c) 11 digit IFSC code; and

Place: Bengaluru

Date: 19th August 2020

financialexp.epa.in

d) Self-attested scanned copies of cancelled cheque leaf bearing the name of the member or First holder, in case shares are held jointly Members holding shares in demat form are requested to update their e-mail address

with their Depository participant(s). The above information is being issued for the information and benefit of all the

members of the Company and is in compliance with the MCA and SEBI Circulars as stated above. By Order of the Board

R Srikrishna Place: Chennai Company Secretary & Compliance Officer Date: 20.08.2020

For Advertising in TENDER PAGES Contact JITENDRA PATIL Mobile No.:

9029012015 Landline No.: 67440215

TAINWALA CHEMICALS AND PLASTICS (INDIA) LIMITED CIN No.: L24100MH1985PLC037387

Regd. Office: "Tainwala House", Road No. 18, M.I.D.C., Andheri (East), Mumbai-400093.

Website - www.tainwala.in, Email - cs@tainwala.in

Notice of AGM, Book Closure & E-Voting

Notice is hereby given that the 35th Annual General Meeting of the members of the Company will be held on Wednesday, the 23" September, 2020 at 11:00 AM through video conferencing ("VC") or other audio visual means ("OAVM"), to transact the Business set out in the Notice of the AGM.

In compliance with the provisions of General Circular No. 20/2020 dated 5th May, 2020 read with General Circular No. 14/2020 dated 8th April, 2020; General Circular No.17/2020 dated 13th April, 2020 issued by the MCA and Circular No. SEBI/HO/CFD/ CMD1/ CIR/P/2020/79 dated 12" May, 2020 issued by SEBI, ("MCA and SEBI Circulars") The AGM will be held through video conferencing ("VC") or other audio visual means ("OAVM") without the physical presence of Members and Notice of the 35" AGM along with the Annual Report for the FY 2019-20 will be sent only through electronic mode to those members whose email addresses are registered with the company's Registrar and Share Transfer Agent/Depositories. Members will be provided with a facility to attend the AGM through VC or OAVM.

Members who have not registered their email address are requested to register the same with Depository in case of shares held in electronic form and with Registrar and Share transfer Agent, Link Intime India Pvt Ltd if shares held in physical mode.

Notice is also hereby given pursuant to the provisions of Section 101 of the Companies Act, 2013 that the Register of Members and Share Transfer Books of the Company will remain closed from Thursday i.e.17" September, 2020 to Wednesdayi.e.23" September, 2020 (both days inclusive) in connection with the forthcoming Annual General Meeting of the Notice is also hereby given pursuant to the provisions of Section 108 of the Companies Act,

2013 that the e-Voting facility will be available to the members for three days from Sunday i.e. 20[®] September, 2020 at 9.00 AM to Tuesday i.e. 22[™] September, 2020 at 05.00 PM to exercise their right to vote for the forthcoming Annual General Meeting of the Company. The cut-off date for determining the eligibility of members to vote by electronics means is Thursday, 17" September, 2020.

The notice of AGM and Annual Report will also be available on the Company's website www.tainwala.in, on the website of the Stock Exchanges i.e. BSE Limited at www.bseindia.com, National Stock Exchange of India Limited at www.nseindia.com.

Members are requested to carefully read all the Notes set out in the Notice of the AGM and in particular instructions for joining the AGM, manner of casting votes through remote

e-voting.

Date : - 20" August, 2020

Place : - Mumbai

For Tainwala Chemicals and Plastics (India) Limited

Simran R Mansukhani Director (DIN NO. 06500475)

S.E. RAILWAY TENDER Tender No.: CECHQSERS 0220.

e-Tender is invited by the Chief Administrative Officer (Con)/SER, 11 Garden Reach Road, Kolkata-700043 for and on behalf of the President of India for supply of the following stores which have been uploaded in IREPS portal. Description of Materials Manufacture and supply of PSC sleepers for 60 Kg. (i) 1 in 8.5 turn out PSC sleepers to RDSO's drg. no. T-4865 general layout, Qty.: 11 sets; (ii) 60 Kg. 1 in 12 turn out PSC sleepers RDSO's drg. no. T-4218, Qty.: 120 sets; (iii) Special PSC sleeper for switch expansion joint to RDSO's drg. no. T-4149, Qty.: 80 sets; (iv) Special PSC sleeper for derailing switch to RDSO's drg. no. T-6068, Qty. : 36 sets; (v) Prestressed monoblock concrete sleeper (pretension type) for wider base for Level Crossing with 60 kg (UCI) running rail and 52 kg check rail as per RDSO drg. no. RT-8671, along with latest afteration to suit 60 kg UCI rail and IRS specification no. T-39 (fifth revision - Feb'2016) if any, duly loaded in to road vehicle/wagon, Qty.: 846 nos; (vi) Prestressed monoblock concrete sleeper (pretension type) for wider base bridge approach sleepers for 25T axle load as per RDSO's drawing no. RT-8673 to RT-8680 along with latest alteration to suit 60 kg UIC rail, Qty.: 52 sets; (vii) Prestressed monoblock concrete sleepers (pretension type) for wider base slack gauge sleepers on curve for 25T axle load for 136 RE/60 kg UIC running rail and 52 kg check rail as per RDSO drg. no. T-8757 (A-D) & IRS specification no. T-39 (fifth revision - Feb'2016), along with latest alteration if any, Qty.: 2640 nos.; (viii) Prestressed monoblock concrete sleeper (pretension type) for wider base for 25T axle load for 135RE/60 kg UIC bridge guard rail sleepers as per RDSO's drawing no. RT-8672 along with latest alteration to suit 60 kg UIC rail, Qty.: 3335 nos.; Approx. Tender Value : ₹ 887.667 Lakhs. EMD ₹ 17,75,340/-. Completion Period 08 (eight) months for full quantity. Closing date and time of tender 14.09.2020 at 15.00 hrs. For eligibility criteria and other details kindly login to www.ireps.gov.in PR-221



Standalone Consolidated Quarter ended Quarter ended **Particulars** Year Ended Ended 31-03-2020 30-06-2020 30-06-2019 31-03-2020 30-06-2020 30-06-2019 Unaudited Unaudited Audited Unaudited Unaudited Audited 1 Total income from operations 15233.48 28007.04 103806.51 15233.48 28007.04 103806.51 2 Net profit /(loss) for the period (before tax, 5211.95 14008.04 34049.15 5211.95 14010.00 34049.15 exceptional and /or extraordinary items) 3 Net profit /(loss) for the period before tax 211.95 14008.04 34049.15 211.95 14010.00 34049.15 (after exceptional and /or extraordinary items 4 Net profit/(loss) for the period after tax (after 188.00 9067.81 24822.02 188.00 9069.77 24822.02 exceptional and /or extraordinary items) 5 Total comprehensive income for the period [comprising profit/(loss) for the period (after 488.52 488.52 8578.94

8576.98 25355.70 25355.70 tax) and other comprehensive income (after tax)] 6 Equity share capital (Face value of ₹10 each) 23732.79 25760.89 23732.79 23732.79 25760.89 23732.79 7 Earnings per share from continuing operations (Face value of ₹10 each) 0.08 3.52 9.80 0.08 3.52 9.80 3.52 Diluted 0.08 3.52 0.08 9.80 9.80 EPS as on 31.03.2020 is calculated on weighted average. paid-up share capital (due to buy-back of shares on

 The above results, reviewed by the Audit Committee, have been approved by the Board of Directors in its meeting held on 20° August, 2020. 2. The above is an extract of the detailed format of financial results for the quarter/annual financial results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. Financial results in details format are

available on the websites of Stock Exchange (www.bseindia.com and www.nseindia.com) and on the Company's website (www.moil.nic.in) I. Covid-19 pandemic and lockdown protocols have led to severe disruptions, affecting both the turnover and the profit during current reporting period. Therefore, the performance of the company for this quarter is not comparable with corresponding period or any period of previous year. Exceptional items includes contribution towards PM Cares Fund and CM Relief Fund.

5. The cost of production has gone up due to low volume of production during the first quarter of F.Y. 2020-21 for the reason stated in (3) above. As the cost of production is more than net realisable value of inventory, the inventory has been valued at net realisable value as per the Accounting policy of the Company. Pursuant to Taxation Laws (Amendment) Ordinance 2019 dated 20.09.2019, the Company has exercised the option permitted under

section 115BAA of the Income Tax Act, 1961 to compute income tax at the revised rate (i.e., 25,168% including surcharge and cess) from the financial year 2019-20. The tax expense for the quarter ended 30" June, 2020 is after considering the impact of the revised tax rate.

Previous period's figures have been regrouped/reclassified, wherever necessary, to make them comparable. For MOIL Limited Place: Nagpur.

Date : 20" August, 2020

M. P. Chaudhari Chairman-cum-Managing Director DIN: 05339308

MOIL - Adding Strength to Steel

KENNAMETAL INDIA LIMITED CIN: L27109KA1964PLC001546 Registered Office: 8/9th Mile, Tumkur Road, Bengaluru-560073 Ph: 080 28394321, Fax: 080 28397572

Email: in.investorrelation@kennametal.com, Website: www.kennametal.com/kennametalindia EXTRACT OF AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND YEAR ENDED 30JUNE 2020

(All amounts in ₹ millions unless otherwise stated) Standalone **Consolidated Quarter Ended Year Ended** Quarter Ended **Year Ended Particulars** No. 30.06.2020 31.03.2020 30.06.2019 30.06.2020 30.06.2019 30.06.2020 31.03.2020 30.06.2019 30.06.2020 30.06.2019 (Audited) (Unaudited) (Audited) (Audited) (Audited) (Unaudited) (Audited) (Audited) (Audited) (Audited) 956 9452 1 Total income from Operations 873 1665 2318 6414 9269 1839 2501 7050 2 Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or 254 448 (137)141 472 **Extraordinary Items**) (132)125 1216 309 1272 3 Net Profit / (Loss) for the period before Tax (after Exceptional and/or Extraordinary Items) (149)123 254 404 1216 139 309 421 1272 (161)4 Net Profit / (Loss) for the period after tax 85 863 (95)97 339 904 (after Exceptional and/or Extraordinary items) (85)176 325 215 5 Total Comprehensive Income for the period [Comprising Profit] (Loss) for the period (after tax) and other Comprehensive 167 853 87 (78)74 315 (88)206 329 894 Income (after Tax) 6 Paid up equity Share Capital (face value of ₹ 10 per share) 220 220 220 220 220 220 220 220 220 220 5282 4969 7 Reserves 5337 5010 8 Earnings Per Share (Face Value of ₹10/- each) (for continuing and discontinued operations) -(3.87)3.84 8.01 41.13 14.79 39.30 (4.32)4.41 9.80 15.42 Basic: (3.87)3.84 8.01 14.79 39.30 (4.32)9.80 15.42 Diluted: 4.41 41.13 Notes:

1. In terms of Regulation 33 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations 2015, the aforesaid statement of audited financial results ("financial results") for the quarter and year ended June 30, 2020 of the Company have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their meeting held on August 19, 2020. The aforesaid financial results for the quarter and year ended June 30, 2020 have been audited by the statutory auditors of the Company.

2. These financial results have been prepared in accordance with the Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015 (Ind AS) prescribed under Section 133 of the Companies Act, 2013 read with relevant rules issued thereunder and the other accounting principles generally accepted in India and in terms of Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 (as amended) and relevant SEBI circulars.

3. The Company has adopted Ind AS 116 "Leases", with effect from July 01, 2019, as notified by the Ministry of Corporate Affairs (MCA), in the Companies (Indian Accounting Standard) Amendment Rules, 2019, using modified retrospective method. The adoption of this standard did not have any material impact on the profit / (loss) of the quarter and year ended June 30, 2020.

4. In March 2020, the World Health Organisation declared COVID-19 a global pandemic. Consequent to this, Government of India declared a nation-wide lockdown from 24 March 2020 which has impacted normal business operations of the Company. The Company has assessed the impact of this pandemic on its business operations and has considered all relevant internal and external information available up to the date of approval of these financial results, to determine the impact on the Company's revenue from operations for foreseeable future and the recoverability and carrying value of assets such as property, plant and equipment, inventories and trade receivables and has concluded that no material adjustments are required in the financial results. The Impact of Covid-19 pandemic on the overall economic environment being uncertain may affect the underlying assumptions and estimates used to prepare Company's financial results, which may differ from that considered as at the date of approval these financials results. The Company has resumed its business operations from first week of May 2020 in line with the guidelines by the Government authorities. However, the Company does not anticipate any challenges in its ability to continue as going concern or meeting its financial obligations. As the situation is unprecedented, while the lockdown is gradually lifting, the Company is yet closely monitoring the situation as it evolves in the future.

5. The above is an extract of the detailed format of Financial Results for the quarter and year ended June 30, 2020 filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, as amended. The full format of the Financial Results are available on the Stock Exchange website (www.bseindia.com) and on the Company's website (www.bseindia.com). kennametal.com/kennametalindia). For and on behalf of the Board of Directors

Kennametal India Limited

Bhagya Chandra Rao **Managing Director** DIN: 00211127

HKG LIMITED

CIN: L51909DL2010PLC208333 (Formally Yogya Enterprises Limited)

Registered & Corporate Office: C Wing, Madhuban Building, Opp. Dev Nagar, New Sai Baba Nagar, Kandivali West, Mumbai 400067. Phone & Fax No. 011-43763300 Email id: info@hkglimited.com Website: www.hkglimited.com

Notice is hereby given that pursuant to Section 110 of Companies Act, 2013 read with the Rule 20 and 22 of the Companies (Management and Administration Rules), 2014 and other applicable provision (if any) to the shareholder(s) and all other entities/authorities concerned that the Company has conducted Postal ballot (Evoting) from 21st July, 2020 at 9.00 a.m. and ends on 19th August, 2020 at 5.00 p.m for passing the following resolution; Based on the Scrutinizer report dated 20th August, 2020, the declaration of the results of the Posta Ballot has been declared on 20th August, 2020 which is as under: Particulars and Type No of Votors Total No of Total Votos cast Total Votos

of Notice	of Resolution	No. of voters	Valid Votes	in Favour No. of shares	Cast in against
Item No.1	Sub-division of Equity Shares from the face value of Rs. 10/- each to Rs. 2/- each per Share		13,10,000	13,10,000	NIL
	Alteration of the capital clause V of the memorandum of association to alter share capital consequent to sub division of shares.		13,10,000	13,10,000	NIL
The above	resolution have been passed with re	quisite majority.	. = .		0

The result of the Postal Ballot has been communicated to the Stock Exchanges and also posted on the website o

the Company at www.hkglimited.com along with the Scrutinizer report. FOR HKG LIMITED

> RAJESH BHUPENDRA SHAH DIRECTOR DIN: 02057050

SD/

Date: 13-Jul-2020

बैंक ऑफ़ बडौदा Zonal Stressed Asset Recovery Branch: Omkar Jyoti Niwas,

"As the Bank had sent the Show Cause Notice on the below mentioned addresses which returned unserved, hence this paper publication"

Bank of Baroda disserting to deplie

Second Floor, Lanjekar Bldg. Market Yard Road, Pune 411 037. Ph. 020 24260181. E-mail: armpun@bankofbaroda.co.in

SHOW CAUSE NOTICE

Letter No.: ZOSARB:DSKDL:61:2020-21

Date: 20th August, 2020

Place: Mumbai

1. M/s. D.S. Kulkarni Developer Ltd. Address: DSK House, No. 1187/60, JM Road, Shivajinagar, Pune, Maharashtra 411005

2. Mr. Deepak Sakharam Kulkarni

Address: Saptashrungi Bungalow, S No. 106A/2A/10B, Bhamburda, Senapati Bapat Road, Near Chaturshringi Temple, Shivajinagar, Pune -411016 3. Mr. Shirish D Kulkarni (Guarantor)

Address: DSK House, No. 1187/60, JM Road, Shivajinagar, Pune, Maharashtra 411005

Dear Sir,

(₹ in Lakhs)

Re: Show Cause Notice for declaring M/s D.S. Kulkarni Developer Ltd.and its Directors and guarantor as Wilful Defaulters and Opportunity for Representation there against We refer to your captioned account and write to inform you that due to non-payment of interest/instalment, account turned

to Non-Performing Assets in the books of the Bank on 29.09.2017. We further write to inform you that as per the directions of the Committee of Executives on Wilful Defaulters of our Bank and on scrutiny of your account based on your acts of omission and commission, deeds/ documents and writings, performed /executed by the company/firm/borrower/guarantors, the company/firm and its Directors/ Partners/ Proprietor/ Guarantors

It was shown in the LTE report that an advance payment of Rs. 268.20 Cr. has been made to the vendors as part of project cost incurred Neither any material received not this money has come back in the system and books of DSKDL. The list of

major vendors to whom advance payment made out of said Rs. 268.20 Cr. is as below:

be classified as Wilful defaulter as per guidelines of RBI on the following grounds:

The borrower has defaulted in their repayment obligation.

Major Vendors to whom payment made Amt. in Rs. Cr. VastuSiddshi Promoters & Developers Pvt Ltd (VSPDPL) 84.98 VastuVisharad Promoters & Developers Pvt Ltd (VVPDPL) 83.07 Tabil and Shamsi Construction Pvt Ltd 45.00 Shared Resources Waterfall Residency 26.34 ShapoorjiPallonji& Co Pvt Ltd 21.92

Thus the unit has defaulted in meeting its payment/ repayment obligations to the lender and has not utilised the finance from the lender for the specific purposes for which finance was availed of but has diverted the funds for other purposes. In terms of RBI guidelines and to comply principles of natural justice, if you, desire, you may send your submission for consideration by the Committee of Executives, headed by our Executive Director within -15- days from the date of receipt of this letter as to why your account and you be not classified by Bank as a Wilful Defaulter. The Committee reserves the right to give or not to give the personal hearing to decide about classifying as wilful defaulter in case your submission is received.

261.31

Please note that, in case your submission against the intention of Bank to declare you as a Wilful Defaulter is not received within -15- days from the date of receipt of this letter, the Bank will proceed further and classify your account as wilful defaulter. Bank reserves the Right to publish the name and photograph of Wilful Defaulter in News Paper and will initiate the necessary recovery action as per extant guidelines issued by Reserve Bank of India.

This communication is issued as per the directions of the Committee of Executives on Wilful Defaulters (COE)

Date: 21.08.2020

Yours faithfully, Mr. P Nageshwara Rao Assistant General Manager Place : Pune

Branch Office: Axis Bank Ltd., Ground Floor, Sterling Plaza, Opp.

AXIS BANK LTD. Sai Services Petrol Pump, Jangli Maharaj Road, Pune 411004 Corporate Office: "Axis House", C-2, Wadia International Centre, Pandurang Budhkar Marg, Worli, Mumbai-400025. Registered Office: "Trishul", 3rd Floor, Opp. Samartheshwar Temple, Law Garden, Ellisbridge, Ahmedabad - 380006.

E-Auction Sale Notice For Sale of Immovable Property E-Auction Sale Notice for Sale of Immovable Assets under the Securitisation and Reconstruction of

Financial Assets and Enforcement of Security Interest Act 2002 read with proviso to Rule 8(6) of the Security Interest (Enforcement) Rule, 2002. Notice is hereby given to the public in general and in particular to the Borrower(s) and Guarantor(s) that the

below described immovable property is mortgaged/charged to the secured creditor, the physical possession of which has been taken by the Authorised Officer of Secured Creditor will be sold on "As is where is", "As is what is" and "Whatever there is" on 25/09/2020 for recovery Rs.48,00,081/- (Rupees Forty Eight Lakh Eighty One Only) as on 18/01/2019 as per demand notice dated 18/01/2019, plus future interest and charges w.e.f. 19/01/2019 to the secured creditor from Ganesh Shivaji Lokhande and Ahiya G. Lokhande The reserve price will be for property is Rs. 30,25,216/- and the earnest money deposit will be for property is Rs.3,02,522/- Please refer the appended auction schedule for necessary details:-Auction Schedule

All the piece and parcel of Flat No. 609, B wing, 6th Floor, situated in Description of Property building name J. D. Shubharambh, Wagholi, Pune. Property bounded as per revenue record. (Flat area – admeasuring 572.77 Sq. Ft. i.e. 53.232 Sq. Mtrs. Carpet area along with attached terrace area admeasuring about 10.869 Sq. Mtrs. i.e. 116.95 Sq. Ft.) Builder Dues, The unpaid charges towards electricity, maintenance, tax etc. Known Encumbrances if any, as applicable. **Bid Incremental Amount** In the multiple of Rs.10,000/-(Rupees Ten Thousand Only) Last Date, Time And Venue Till 24/09/2020 latest by 04:00 P.M. at Axis Bank Ltd, Sterling Plaza, For Submission of Bids With Ground Floor, Opp. Sai Sevice Petrol Pump, J. M. Road, Pune. 411004 Sealed Offer/ Tender With addressed to Mr. Ajit Singh Date, Time For Opening On 25/09/2020 at 11.00 a.m. at Axis Bank Ltd., Ground Floor, Sterling of Bids. Plaza, Opp. Sai Services Petrol Pump, Jangli Maharaj Road, Pune 411004 Please contact to Mr. Ajit Singh 9970273084 within office hours from 9.30 Inspection of Properties AM to 04.00 PM on working days.

Cost of Tender / Bid Cum Rs. 250/-**Auction Form** Return of EMD of Unsuccessful Within Seven working days from the date of Auction. Bidders Last Date For Payment of The payment should be made latest by next working day from the date of 25% of Accepted Highest Bid bid confirmation. For Confirmed Successful

Bidder (inclusive of EMD) Last Date For Payment of Within 15 days from the date of bid/Sale Confirmation Balance 75% of Highest Bid

Loan Details Date of Demand Notice 18/01/2019 U/SEC. 13(2) of SARFAESI Act

Amt. of Demand Notice U/s- Rs. 48,00,081/- (Rupees Forty Eight Lakh Eighty One Only) 13(2) of SARFAESI Act (in Rs.) as on 18/01/2019 Date of Physical Possession 04/03/2020 **Publication Date of** 07/03/2020 Possession Notice

This notice should also considered as 30 days notice to the borrower(s)/Co-borrower(s)/Guarantor(s) under Rule 8 (6) of the Security Interest (Enforcement) Rules, 2002. For detailed terms and conditions of the sale, please refer to the link provided in the secured creditor's website i.e. https://www.axisbank.com/auction-retail.

For inspection of the properties or for any other assistance, the intending bidders may contact Bank Officer Mr. Ajit Singh of the Bank at Contact No. - 9970273084 or may visit the branch at Axis Bank Ltd., Ground Floor, Sterling Plaza, Opp. Sai Services Petrol Pump, Jangli Maharaj Road, Pune 411004 during office

hours from 9:30 a.m. to 4:00 p.m. The bid is not transferable. Date: 21/08/2020 Authorized Signatory Place: Pune

⋘ PUBLIC NOTICE **MAHA**TRANSCO

CHS Ltd., having address at Near Shiva Garden, Mira Bhayander Road, Mira Road Fast, Dist: Thane and holding Shop No. 2 in the society, died on 30/07/2016 withou making any nomination.

The society hereby invites claims or objections from the heir or heirs or other claimants/objector or objectors to the transfer of the said shares and interest of the deceased member in the capital/property of the society within a period of 14 days from the publication of this notice, with copies of such documents and other proofs n support of his/her/their claims/objections for the transfer of shares and interest of the eceased member in the capital/property of the society. If no claims/objections are received within the period prescribed above, the society shall be free to deal with the shares and nterest of the deceased member in the capital property of the society in such manner as is provided under the Bye-Laws of the society The claims/objections, if any, received by the society for transfer of share and interest of the eceased member in the capital/property of the society shall be dealt with in the manner provided under the bye laws of the society. copy of the registered Bye Laws of the society s available for inspection by the claimants objectors, in the office of the society/with the secretary of the society between 6 pm to 8 pm from the date of publication of the notice till the date of expiry of its period For and on behalf of

Coral - I CHS Ltd. Place: Mira Road East, Thane Hon Sec Date- 21/08/2020

वेबसाईटवरही उपलब्ध आहे.

अन्वये गणसंख्या उद्देशाकरिता मोजणी केली जाईल.

रिमोट ई-वोटिंग:

बाबींची नोंद घ्यावी

क्रेस्ट व्हेन्चर्स लिमिटेड

निरमन पॉईंट, मुंबई-४०००२१.

सीआयएन: एल९९९९९एमएच१९८२पीएलसी१०२६९७

वेबसाईट: www.crest.co.in ई-मेल: secretarial@crest.co.in

दूर.:०२२-४३३४७०००, फॅक्स:०२२-४३३४७००२

३८वी वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना

येथे सूचना देण्यात येत आहे की, क्रेस्ट व्हेन्चर्स लिमिटेड (कंपनी)च्या सदस्यांची ३८वी

वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) शनिवार, १२ सप्टेंबर, २०२० रोजी दु.१२.००वा

एजीएम सूचनेत नमुद विषयावर विमर्ष करण्याकरिता व्हिडीओ कॉन्फरन्सींग/अन्य दृकश्राव्य

माध्यम **(व्हीसी/ओएव्हीएम)** मार्फत होणार आहे. सहकार मंत्रालयाद्वारे वितरीत सर्वेसाधारण

परिपत्रके आणि भारतीय प्रतिभूती व विनिमय मंडळद्वारे वितरीत परिपत्रकानुसार कंपनीने वित्तीय

वर्ष २०१९–२० करिता एकत्रित वार्षिक अहवालासह एजीएमची सूचना सर्व सदस्यांना ज्यांचे

ई-मेल कंपनी/डिपॉझिटरीकडे नोंद आहेत त्यांना २० ऑगस्ट, २०२० रोजी विद्युत स्वरुपात

वित्तीय वर्ष २०१९–२० करिता एकत्रित वार्षिक अहवालासह एजीएमची सूचना तसेच एजीएमचे

स्पष्टीकरण अहवाल कंपनीच्या www.crest.co.in वेबसाईटवर आणि स्टॉक एक्सचेंजेसच्य

अर्थात बीएसई लिमिटेड **(बीएसई)** आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेड

(एनएसर्ड) च्या वेबसाईटवर संबंधित सेक्शनवर उपलब्ध आहेत. एजीएमची सचना नॅशनल

सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (एनएसडीएल) च्या www.evoting.nsdl.com

कंपनीने विद्यत स्वरुपाने एजीएममध्ये विमर्षीत करावयाचे विषयासंदर्भात एजीएमच्या प्रक्रिये

दरम्यान आणि एजीएमपर्वी फक्त एजीएममध्ये मत देण्याचा अधिकार सदस्यांना दिलेला आहे

आणि या उद्देशाकरिता विद्यत स्वरुपाने मतदान सविधेसाठी एनएसडीएलची सविधा नियक्ती

केली आहे. व्हीसी/ओएव्हीएममार्फत एजीएममध्ये सहभागी सदस्यांची कायद्याच्या कलम १०३

ई-वोटिंगकरिता सविस्तर तपशील एजीएमच्या सूचनेत दिलेले आहे, सदस्यांनी कृपया खालील

१. रिमोट ई-वोटिंग <mark>बुधवार, ९ सप्टेंबर, २०२० रोजी स.९.००वा. (भाप्रवे) प्रारं</mark>भ

सदस्यांनी ठरावावर दिलेले मत त्यास पुढे बदलता येणार नाही.

संपर्क करून लॉगइन आयडी व पासवर्ड प्राप्त करावा.

जीएमपर्वी किंवा दरम्यान सदस्यांना काही सहा

पुस्तक बंद करणे व नोंद दिनांक:

ठिकाण: मुंबई

दिनांक: २१ ऑगस्ट, २०२०

PUBLIC NOTICE

Mrs. Janet Menezes. Member and owner

of flat no. 503, Gaurav Residency D wing Co-operative Housing Society Itd

Next to Mayor's Bunglow, Near cinemax

, Beverly Park, AT Village Navghar, Mira

Road East, Taluka and Dist- Thane 401

107, Expired on 3-08-2010 without any

Nomination, Mr. Steven Menezes (husband) & Sons Mr. Sheldon Menezes

& Mr. Shaun Menezes applied to the

society office for the transfer of the share

certificate on their name of flat no. 503

with Photocopy of Notarized Affidavit dated 15.02.2020 executed by Mr

Steven George Menezes, Mr. Sheldon

Steven Menezes and Mr. Shaun Steven

Menezes. (stating that they are the only

legal heirs of deceased Mrs. Janet

After due-diligence done then society

transferred the same, Now I Ashish

govardhan upadhyay & Mrs. Pooja

ashish upadhyay purchased the flat no

503, Gaurav Residency D-wing Co-

operative Housing Society Itd, Next to Mayor's Bunglow, Near cinemax Beverly Park, AT Village Navghar, Mira

Road East, Taluka and Dist-Thane 401

107, agreement dated 15th feb 2020

form Mr. Steven Menezes (husband) &

confirming party Sons Mr. Sheldor

Menezes & Mr. Shaun Menezes if any

objection please inform to Me with

written proof within the 8 days from the

Ashish Govardhan Upadhyay

Contact details

+919920383608

publication of the notice.

Steven Menezes)

होईल आणि शुक्रवार, ११ सप्टेंबर, २०२० रोजी सायं.५.००वा. (भाप्रवे) समाप्त होईल. तद्नंतर मतदानाकरिता एनएसडीएलद्वारे रिमोट ई-बोटिंग पद्धत बंद केली जाईल.

नोंद दिनांक शुक्रवार, ४ सप्टेंबर, २०२० रोजी (नोंद दिनांक) कंपनीचे भरणा केलेले

समभाग भांडवलाच्या त्यांच्या शेअर्सच्या सरासरीवर सदस्यांचे मतदान अधिकार (एजीएम

दरम्यान किंवा रिमोट ई-वोटिंगने मतदानासाठी) असतील. ज्या व्यक्तीचे नाव नोंद तारखेला

डिपॉझिटरीद्वारे तयार केलेल्या लाभार्थी मालकांच्या नोंद पुस्तकात किंवा सदस्य नोंद

पुस्तकात नमुद आहेत त्यांना रिमोट ई-वोटिंग तसेच एजीएम दरम्यान मतदानाचा अधिकार

एखादी व्यक्ती एजीएमच्या सूचना वितरणानंतर किंवा कंपनीचा सदस्य झाला असेल तसेच

नोंद तारखेला भागधारणा घेतली असेल त्यांनी evoting@nsdl.co.in वर

एनएसडीएलकडे कळवावे किंवा एनएसडीएल टोल फ्री क्र.१८००-२२२-९९० वर

ई-वोटिंग सुविधा एजीएम प्रक्रिये दरम्यान फक्त त्या सदस्यांना उपलब्ध होईल जे व्हीसी,

त्यांचे मत दिलेले नसेल त्यांना एजीएममध्ये मत देण्याचा अधिकार असेल.

कारण त्यांनी एजीएमपुर्वी रिमोट ई-वोटिंगने त्यांचे मत दिलेले असेल.

amitv@nsdl.co.in किंवा संपर्क +९१-२२-२४९९४३६०.

ओएव्हीएम सुविधेमार्फत एजीएममध्ये उपस्थित असतील आणि ज्यांनी रिमोट ई-वोटिंगन

एजीएमपर्वी रिमोट ई-वोटिंगने सदस्यांने त्यांचे मत दिलेले असेल त्यांना एजीएममध्ये

सहभागी होता येईल परंतु अशा ठरावांवर त्यांचे पुन्हा मत देण्याचा अधिकार असणार नाही,

एनएसडीएलकडे **evoting@nsdl.co.in** ई-मेलवर किंवा संपर्क टोल फ्री क्र.१८००[.]

२२२-९९० किंवा संपर्के श्री. अमित विशाल, वरिष्ठ व्यवस्थापक, एनएसडीएल

रेमोट ई-वोटिंगचा निकाल आणि एजीएम प्रक्रिये दरम्यान दिलेल्या मतांचा निकाल एजीएम

समाप्तीपासून ४८ तासांच्या आत घोषित केला जाईल. तपासनींच्या अहवालासह घोषित

दालेला निकाल कंपनीच्या www.crest.co.in वेबमाईटवर आणि एनएमदीएलच्या

www.evoting.nsdl.com वेबसाईटवर निकाल घोषणेनंतर प्रसिद्ध केले जाईल आणि

स्टॉक एक्सचेंजेस अर्थात बीएसई व एनएसईकडे कळविले जाईल आणि त्यांच्या संबंधित

वेबसाईटवर अनुक्रमे www.bseindia.com व www.nseindia.com वर उपलब्ध

वित्तीय वर्ष २०१९–२० करिता लाभांश स्विकारण्यास पात्र सदस्यांच्या निश्चिती उद्देशाकरित

सप्टेंबर, २०२० ते शनिवार, १२ सप्टेंबर, २०२० (दोन्ही दिवस समाविष्ट) पर्यंत कंपनीचे सदस्य

नोंद पुस्तक व भागहस्तांतरण पुस्तक बंद ठेवण्यात येतील. लाभांश, मान्य झाल्यास, त्या

सदस्यांना देण्यात येईल, ज्यांची नावे नोंद तारखेला सदस्य नोंद पुस्तकात नोंद आहेत.

नोंद दिनांक म्हणून कंपनीने शुक्रवार, ४ सप्टेंबर, २०२० निश्चित केले आहे. शनिवार,

CREST नोंदणीकृत कार्यालय: १११, मेकर चेंबर्स ४, ११वा मजला,

E-TENDER NOTICE

MSETCL invites online bids (E-Tender) from registered contractors agencies on Mahatransco E-Tendering website https://srmetender.mahatransco.in/ for following works

220KV Bapgaon substation under EHV O&M Kalwa. Estimated Cost - Rs. 3,59,803.32/- Technical at 11:00 h 29/20-21 Commerce	date & Time (Hrs.) for ion & Opening of Tender
2 /00001/12/ EE/EHV/O&M/DN/KLW/TEN- 29/20-21 Hiring of LMV i.e. TATA Sumo/ Bolero / Innova / Mahindra or equivalent for 100KV Mumbra	Opening: - Dt. 28.08.2020
Estimated Cost - Rs. 3,19,903.52	s (Onwards if possible) al Opening:- Dt. 28.08.2020 s (Onwards if possible)
Tender Fee Rs. 500/-	GST

Contact Person: The Executive Engineer/Dy.EE(Office), Mob. No. 9769006237 / 9920739580.

EXECUTIVE ENGINEER EHV (O&M) DN., KALWA

AJMERA REALTY & INFRA INDIA LIMITED CIN:L27104MH1985PLC035659

Registered Office: 2nd Floor, Citi Mall, New Link Road Andheri (West), Mumbai- 400 053
Tel: +91-22-6698 4000 Fax: +91-22-2632 5902 Email: investors@ajmera.com Website: www.aril.co.in

NOTICE OF 33RD ANNUAL GENERAL MEETING REMOTE E-VOTING AND BOOK CLOSURE INFORMATION

NOTICE is hereby given that the 33rd Annual General Meeting (AGM) of the Members of Ajmera Realty & Infra India Limited (the company) will be held on Wednesday, Septembe 30, 2020 at 12:30 P.M., IST, through Video conferencing (VC)/other Audio-Visual Means (OAVM) to transact the business as set out in the Notice of the AGM in compliance with applicable provisions of the Companies Act, 2013 and Rules made there under and the Securities and Exchange Board of India (SEBI) (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 205 read with General Circular No. 14/2020 dated April 08,2020, General Circular No. 17/2020 dated April 13, 2020 and General Circular No 20/2020 dated May 5, 2020 and other applicable circulars issued by the Ministry of Corporate Affairs (MCA) and SEBI.

In compliance with the above mentioned Circulars, the Notice of the AGM and Annual Report for FY 2019-20 will be sent electronically by the Company to those Members whose email addresses are registered with the Company/RTA and Depositories . The Notice of the $33^{\rm rd}$ AGM and the Annual report for FY 2019-20 will be also available at the websites of the Company (http://www.ari.co.in/, BSE Limited (www.bseindia.com) and National Stock Exchange of India Limited (www.nseindia.com). Detailed procedure for attending the AGM and voting through remote e-voting and e-voting at the AGM is provided in the Notice

Instructions for remote e-voting and e-voting during AGM:

The Company is providing to its members facility to exercise their right to vote on resolutions proposed to be passed at AGM by electronic means (e-voting). Members may cast their votes remotely, using the e-voting facility of NSDL on dates mentioned herein below.

Further the facility for voting through e-voting will also be made available at the AGM and members attending the AGM who have not cast their vote(s) by remote e-voting will be able

The Company has engaged the services of NSDL for providing the e-voting facility. The manner of remote e-voting and voting at AGM by members holding shares in dematerialized mode, physical mode and for members who have not registered their email addresses is provided in the Notice of the AGM, which will be available on the website of the Company (http://www.aril.co.in/) and on the websites of Stock Exchanges i.e. or

The remote e-voting facility will be available during the following voting period Commencement of remote e-voting: 9:00 a.m. on Sunday, September 27, 2020

End of remote e-voting: 5:00 p.m. on Tuesday, September 29, 2020

(www.bseindia.com) and (www.nseindia.com).

A person whose name is recorded in the register of members or in register of beneficial owners maintained by the depositories as on cut-off date i.e. Wednesday, September 23 2020 only shall be entitled to avail the facility of remote e-voting or for participation at the AGM and voting in the AGM.

The members who have cast their vote(s) by remote e-voting may also attend AGM but shall not be entitled to cast their vote(s) again at the AGM.

In case of any queries pertaining to e-voting, members may refer to the Frequently Asked Questions (FAQs) and e-voting User's Manual available under help section at https:// www.evoting.nsdl.com/ or email at evoting@nsdl.co.in, Tel. 1800-222-990 (Toll Free No.) Accordingly, in order to get the Notice of AGM and to do evoting at AGM, kindly update the letails with the company by registering your details as below

. The Members of the Company holding Equity Shares of the Company in physical Form and who have not registered their e-mail addresses may get their e-mail addresses registered with Link Intime India Pvt Ltd, by clicking the link: https://linkintime.co.in/ emailreg/email register.html and choosing Investor Services tab and further by choosing the E mail / Bank Registration heading and follow the registration process as guided therein. The members are requested to provide details such as Name, Folio Number, Certificate number, PAN, mobile number and e-mail id and also upload the image of share certificate in PDF or JPEG format. (upto 1 MB) on or before 4th September, 2020 . The facility for registration of bank details for the members holding shares in physical form are also available at link: https://linkintime.co.in/emailreg email register.html. The members are requested to provide details such as Name Folio Number, Certificate number, PAN, e – mail id along with the copy of the cheque leaf with the first named shareholders name imprinted in the face of the cheque leaf containing bank name and branch, type of account, bank account number, MICR details and IFSC code in PDF or JPEG format on or before 24th September, 2020

The Members of the Company holding Equity Shares of the Company in Den and who have not registered their e-mail addresses may temporarily get their e-mail addresses registered with Link Intime India Pvt Ltd by clicking the link: https:// linkintime.co.in/emailreg/email register.html and choosing Investor Services tab and further by choosing the E mail Registration heading and follow the registration process as guided therein. The members are requested to provide details such as Name, DPID, Client ID/ PAN, mobile number and e-mail id on or before

It is clarified that for permanent registration of e-mail address and bank details, the members are requested to register the same with their respective Depository participant In case of any query, a member may send an e-mail to RTA at

rnt.helpdesk@linkintime.co.in Submission of Form 15G/15H/F10 for current financial year

Shareholders eligible for tax exemption, are requested to Lodge the Forms on or before Thursday, September 24,2020 by clicking on the link https://linkintime.co.in/ formsreg/submission-of-form-15g-15h.html provided by the Registrar and Share

Notice is also given pursuant to Section 91 of the Companies Act, 2013 and the applicable rules there under, that the Register of Members and Share Transfer Books of the Compan vill remain closed from Saturday, September 26, 2020 to Wednesday, September 30, 2020 (both days inclusive) and the dividend if approved will be paid to those Members, whose ames appear in the Company's Register of members as on closure of business hours or Friday, September 25, 2020.

For Ajmera Realty & Infra India Limited Place : Mumbai

Date: 21st August, 2020

Manoj I. Ajmera Managing Director

संचालक मंडळाच्या आदेशान्वये

क्रेस्ट व्हेन्चर्स लिमिटेडकरिता

सही/ नमिता बापना

कंपनी सचिव

कॉर्पोरेट कार्यालय: ३रा मजला, बजाज फिनसर्व्ह, पंचिशल टेक पार्क, विमान नगर, पुणे, महाराष्ट्र, भारत-४११०१४, महाराष्ट्र. शाखा कार्यालय: ११वा मजला, आशर आयटी पार्क, वागळे इस्टेट, ठाणे पश्चिम, ठाणे-४००६०४.

सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्क्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस् ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ चे कलम १३(२) अन्वये मागणी सूचना

मे. बजाज फायनान्स लिमिटेडचे प्राधिकृत अधिकारी म्हणून खालील स्वाक्षरीकर्ता येथे खाली नमुद केलेल्या कर्जदार/सहकर्जदा यांना सूचना देत आहे की, त्यांनी **मे. बजाज फायनान्स लिमिटेड**कडून त्यांना दिलेले मालमत्तेसमोरील गृहकर्जकरिता मुद्दल रक्कम तसेच व्याज व इतर शुल्क अशी रक्कम भरणा करण्यात कसूर केलेली आहे आणि त्यामुळे त्यांचे ऋण खाते कंपनीचे **४ सप्टेंबर** २०२० रोजी नॉन-परफॉर्मिंग ॲसेट (एनपीए) झाले आहे. तद्नुसार सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस् ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ च्या कलम १३(२) नुसार त्यांना वितरीत सूचनेप्रमाणे भारतीय टपालामार्फत त्यांच्या अंतिम ज्ञात पत्यावर देण्यात आली होती. तथापि ती ना–पोहोच होता पुन्हा प्राप्त झाली आणि असे समजू-आले की, खालील पक्षकार ती सेवा टाळत आहेत. म्हणून खाली नमुद केलेले कर्जदार/सहकर्जदार यांना सदर जाहीर सूचनेद्वां

त्यांची संपुर्ण थकबाकी रक्कम असलेली कर्ज सुविधेची संपुर्ण रक्कम भरण्यास कळविण्यात येत आहे ज्याकरिता त्यांनी खालील

नमुदप्रमाणे प्रतिभूती ठेवली होती. कर्ज खाते क्र./कर्जदार/सह-कर्जदार/ प्रतिभूती/तारण स्थावर मालमत्ता मागणी सूचना जामिनदाराचे नाव व पत्ता अंमलबजावणी करावयाचे मालमत्तेचा पत्ता तारीख व रक्कम खाली नमद बिगरशेत जमिनीचे सर्व भाग २०.०६.२०२० (कर्ज खाते क्र.४०५सीएसएल२४८१८३१६) व खंड: कार्यालय क्र.१५०८, १५वा र.१,०३,१९,८२५/-१) ब्लॉसम ग्रोसरी ॲण्ड फूडस् इंडिया प्रा.लि. (कर्जदार) मजला. सत्रा प्लाझा इमारत, प्लॉट (रुपये एक कोटी तीन पत्ता: कार्यालय क्र.७०४, ७वा मजला, सत्रा प्लाझा, प्लॉट क्र.१९-२०, सेक्टर १९डी, वाशी, नवी मुंबई-४००७०५. क्र.१९ व २०, सेक्टर १९०, पाम बीच लाख एकोणीस हजार रोड, वाशी, नवी मुंबई-४००७०३. आठशे पंचवीस फक्त) २) रामजी त्रिकमदास मांगे (सहकर्जदार) 3) निमेश धिरवानी (सहकर्जदार) दोघांचा पत्ता: निवासी फ्लॅट क्र.१००१, १०वा मजला, नताशा टॉवर, प्लॉट क्र.८४, सेक्टर १७, कोपरखैरणे,

नेवा न झालेल्या सूचनेकरिता पर्यायी सेवा म्हणून सदर नोटीस देण्यात आली आहे. वर नमुद कर्जदार/सहकर्जदार/जामिनदार यांना सल्ला आहे की, त्यांनी सदर सूचना प्रकाशन तारखेपासून ६० दिवसांत वर मागणी केलेली रक्कम तसेच पुढील व्याज व इतर ल्क जमा करावे अन्यथा (बजाज फायनान्स लिमिटेडकडे उपलब्ध अन्य इतर अधिकाराच्या पुर्वग्रहाशिवाय) सिक्युरिटायझेशन . ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस् ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ चे कलम १३(४) च्या तरतुदीअंतर्गत प्रतिभूत मालमत्ता/तारण मालमत्तेचा ताबा घेण्याचा पुढील प्रक्रिया सुरू केली जाईल.

वरनामित पक्षकारांना सल्ला आहे की, त्यांनी प्रथम अधिकार असलेले बजाज फायनान्स लिमिटेडवर वर नमुद मालमत्तेतील अन्य तृतीय पक्षकार अधिकार हित करू नये.

प्राधिकृत अधिकारी बजाज फायनान्स लिमिटेड

^{रोजच वाचा} मुंबई लक्षदीप मुंबई@लक्षदीप

PUBLIC ANNOUNCEMENT FOR THE ATTENTION OF THE **EQUITY SHAREHOLDERS OF**

FSL FRONTLINE SECURITIES LIMITED

Frontline Securities Limited

(CIN: L65100DL1994PLC058837)
Registered Office: M - 6, Ilnd Floor, M Block Market, Greater Kailasl
Delhi - 110 048 Tel: +91 81 3086 6878
Corporate Office: B - 22, Sector - 4, Noida - 201 301
Tel: +91 120 253 4066 - 68; Fax: +91 120 253 4111
Website: www.fslindia.com, Email: secretarial@fsltechnologies
Contact Person: Ms. Pooja Gupta, Company Secretary

his exit offer public announcement ("Exit Offer Public Announcement") is being issued by Hope Consultants Limited ("Acquirer 1"), Rakesh Kumar Jain ("Acquirer 2") and Prerna Jain ("Acquirer 3") (Acquirer 1, Acquirer 2 and Acquirer 3 are collectively referred to as the "Acquirers") to the remaining Public Shareholders ("Residual Public Shareholders") of Frontline Securities Limited (the "Company")in respect of the voluntary delisting of the fully paid up equity shares of the Company with a face value of Rs 5 each ("Equity Shares") from the BSE Limited ("BSE" / "Stock Exchange"), pursuar to Regulation 21 and other applicable provisions of the Securities and Exchange Board o India (Delisting of Equity Shares) Regulations, 2009, as may be amended from time to time "SEBI Delisting Regulations") ("Delisting Offer").

his Exit Offer Public Announcement is in continuation to and should be read in conjunct with the public announcement published on July 01, 2020 ("Public Announcement"), the Letter of Offer dated July 01, 2020 ("Letter of Offer") and the post offer public innouncement published on July 17, 2020 ("Post Offer Public Announcement").

Capitalized terms used but not defined in this Exit Offer Public Announcement shall have the same meaning assigned to them as in the Public Announcement, the Letter of Offer and the Post Offer Public Announcement, unless otherwise specified.

INTIMATION OF DATE OF DELISTING

1.1. Following the successful closure of the Delisting Offer and in accordance wi the SEBI Delisting Regulations, the Company had on July 25, 2020 applied to BSE, seeking the final approval for delisting of its Equity Shares from BSE.

1.2. BSE vide its notice number 20200814-32 dated August 14, 2020, ha communicated that trading in the Equity Shares of the Company (Scrip Code 533213) will be discontinued with effect from August 21, 2020 and the above referr scrip will be delisted from Exchange Record with effect from August 28, 2020. The delisting of the Equity Shares means that they will no longer be trade on Stock Exchanges and a liquid market for trading of the Equity Shares wil

OUTSTANDING EQUITY SHARES AFTER DELISTING

2.1. In accordance with Regulation 21 of the SEBI Delisting Regulations and a announced earlier in the Post Offer Public Announcement, the Residual Public Shareholders of the Company who did not or were not able to participate in the Reverse Book Building Process or who unsuccessfully tendered their Equit Shares in the Reverse Book Building Process and are currently holding Equit Shares will be able to tender their Equity Shares to the Acquirers at Rs. 36.08 (Rupees Thirty Six and Paise Eight only) per Equity Share ("Exit Price") for a period of one year starting from the Date of Delisting i.e. from August 28, 2020 to August 27, 2021 (both days inclusive) ("Exit Period").

2.2. The exit letter of offer along with application forms ("Exit Letter of Offer") in th regard shall be dispatched by the Acquirers to the Residual Public Shareholder of the Company whose names appear in the records of Registrar of the Compar and to the owners of Equity Shares whose name appear as beneficiaries on the records of the respective depositories (as the case may be) as on August 21 2020. In the event of the Residual Public Shareholders not receiving or misplaci the Exit Letter of Offer, they may obtain a copy of the Exit Letter of Offer by writing to the Registrar to the Exit Offer, Beetal Financial & Computer Services Private Limited, Beetal House, 3rd Floor, 99, Madangir, Behind Local Shopping Centre, New Delhi - 110 062, India, clearly marking the envelope "FRONTLINE SECURITIES LIMITED- DELISTING EXIT OFFER". The Residual Public Shareholder may also download the soft copy of the Exit Letter of Offer from the website of the Registrar to the Exit Offer, i.e. www.beetalfinancial.com or the Company at www.fslindia.com

2.3. The Residual Public Shareholders holding Equity Shares in dematerialized and physical form, who are desirous of tendering their Equity Shares in the Exit Offer must submit the Exit Application Form duly filled and signed along with requisite documents, as applicable, by hand delivery or by registered post or speed post of courier (at their own risk and cost) with the envelope marked "FRONTLINE SECURÎTIES LIMITED - DELISTING EXIT OFFER" to the Registrar to the Exi Offer on or before August 27, 2021 (i.e. the last date of the Exit Period). In case of shares held in demat form, ensure that Equity Shares are credited to the specifie Special Depository Account (details of which are set out in the Exit Letter of Offer on or before the last date of the Exit Period.

PAYMENT OF CONSIDERATION TO RESIDUAL PUBLIC SHAREHOLDERS Subject to the fulfillment of the terms and conditions mentioned in the Exit Letter Offer, the Acquirers intend to make payments on a monthly basis, within 10 working days of the end of the calendar month ("Monthly Payment Cycle"). However, the firs Monthly Payment Cycle shall commence within 10 working days from the end of Augus 31, 2020. Please note that the Acquirers reserves the right to make payments earlier. The last Monthly Payment Cycle will be within 10 working days from the closure of Offe

i.e. August 27, 2021. Payments will be made only to those Residual Public Shareholders who have validly tendered their Equity Shares by following the instructions as set out in the Exit Letter of Offer and receipt of the Equity Shares in th Special Depository Account (as defined in the Exit Letter of Offer) or physical share certificates in original, alongwith other documents. All queries may be directed to the

The Acquirers will inform the Residual Public Shareholders by way of a public announcement of any changes to the information set out in the Exit Offer Public Announcement or the Exit Letter of Offer.

If the Shareholders have any guery with regard to the Exit Offer, they should consult th Manager to the Offer or the Registrar to the Exit Offer (details appearing below). All other terms and conditions of the Exit Offer as set forth in the Public Announcement, the $Letter \, of \, Offer, and \, the \, Post \, Offer \, Public \, Announcement \, remain \, unchanged.$

Manager to the Offer BEETAL Beetal Financial & Computer Services Sundae Capital Advisors Private Limite

Brd Floor, C - 11, Community Centre lanakPuri New Delhi - 110 058 Tel. No. +91 11 4914 9740 Email: fsl.delist@sundaecapital.com Investor Grievance e-mail id: grievances.mb@sundaecapital.com

Website: www.sundaecapital.com SEBI Regn. No.: INM000012494 Contact Person: Anchal Lohia his Public Announcement is issued on behalf of the Acquirers

Tele No.: + 91 11 2996 1281-83 Fax No · +91 11 2996 1284 E-mail ID: beetalrta@gmail.com Website: www.beetalfinancial.com SEBI Registration No.: INR000000262 Contact Person: Mr. S P Gupta

Behind Local Shopping Centre,

Beetal House, 3rd Floor, 99, Madangir,

Private Limited

New Delhi - 110 062

for Hope Consultants Limited (Acquirer 1)

Rakesh Kumar Jain

Sd/ Rajeev Kumar Jain Rakesh Kumar Jair (Acquirer 2)

Place: New Delhi Date : August 20, 2020

Sd/-Somya Jain Company Secretary

Sd/-Prerna Jain (Acquirer 3)

बॉम्बे वायर रोप्स लिमिटेड

सीआयएन: एल२४११०एमएच१९६१पीएलसी०११९२२ नोंदणीकृत कार्यालय: ४०१/४०५, जॉली भवन क्र.१, १० न्यु मरीन लाईन्स, मुंबई-४०००२०

बॉम्बे वायर रोप्स् लिमिटेडच्या भागधारकांचे लक्ष वेधण्याकरिता बॉम्बे वायर रोप्स् लिमिटेडने त्यांच्या भागधारकांना विनंती केली आहे की, त्यांनी आवश्यकतेनुसार काही विशिष्ट दस्तावेज/माहिती पाठविण्यासाठी कंपनीचे निबंधक व हस्तांतर प्रतिनिधी मे. पुर्वा शेअरजिस्ट्री (इंडिया) प्रा.लि (आरटीए) द्वारे तरतुरीनुसार http://www.purvashre.com/email-and-phone-updation/ वेर्बालंकद्वारे किंवा त्यांचे डिपॉझिटरी सहभागीदारमार्फत डिपॉझिटरीचे नोंदीमधील सदर तपशील अद्यायावत करण्यासाठी

त्यांचा ई-मेल व भ्रमणध्वनी क्रमांक नोंद करावेत.

दिनांक: १९.०८.२०२०

आरटीए यांना support@purvashare.com वरही संपर्क करता येईल. ज्या भागधारकांनी यापुर्वीज योग्य तन्हेने ई-मेल व भ्रमणध्वनी क्रमांक अद्यायावत केलेले आहे त्यांनी कोणतीही प्रक्रिया करणे आवश्यक नाही.

बॉम्बे वायर रोप्स लिमिटेडकरित

डीआयएन:०१५२७५७३

हिंद रेक्टिफायर्स लिमिटेड

CIN:L28900MH1958PLC011077 नोंदणीकृत व मुख्य कार्यालय: लेक रोड, भांडुप (प), मुंबई-४०००७८ दूर.क.: ०२२- २५६९ ६७८९, फॅक्स: ०२२- २५९६ ४११४ investors@hirect.com, www.hirect.com

<u>६२वी वार्षिक सर्वसाधारण सभा, पुस्तक बंद करणे व ई–वोटिंगची सूचना</u>

येथे सूचना देण्यात येत आहे की, कंपनीची बासष्टावी वार्षिक सर्वसाधारण सभा एजीएम) मंगळवार, १५ सप्टेंबर, २०२० रोजी स.११.३०वा. भाप्रवे कंपनी कायदा २०१३ च्या सर्व लागू तरतुदी आणि त्यातील नियमाअंतर्गत आणि भारतीय प्रतिभूती व विनिमय मंडळ (सेबी) (लिस्टींग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंटस्) रेग्यलेशन्स २०१५ सहवाचिता सहकार मंत्रालयादारे वितरीत सर्वसाधारण परिपत्रक क. १४/२०२० दि.८ एप्रिल, २०२०, सर्वसाधारण परिपत्रक क्र. १७/२०२० दि. १३ एप्रिल, २०२० व सर्वसाधारण परिपत्रक क्र.२०/२०२० दि.५ मे, २०२० आणि इतर लागू परिपत्रके आणि सेबी (यापुढे आवश्यक परिपत्रके) नुसार दिनांक १७ ऑगस्ट, २०२० रोजीच्या सभा घेण्याच्या सूचनेत नमुद व्यवसायावर विमर्ष करण्याकरिता व्हिडीओ कॉन्फरन्सींग (व्हीसी)/अन्य दृकश्राव्य माध्यम (ओएव्हीएम) मार्फत होणार आहे. सदस्यांना एजीएममध्ये व्हीसी/ओएव्हीएम मार्फत उपस्थित राहता येईल. व्हीसी/ओएव्हीएममार्फत सहभागी सदस्यांचे कंपनी कायदा २०१३ च्या कलम १०३ अन्वये गणसंख्या उद्देशाकरिता मोजणी के ली जाईल.

आवश्यक परिपत्रकांच्या पूर्ततेनूसार एजीएम सूचना व वित्तीय वर्ष २०१९–२० करिता एकमेव व एकत्रित वार्षिक अहवाल तसेच मंडळांचा अहवाल,लेखापरिक्षकांचा अहवाल व इतर दस्तावेज कंपनीच्या ज्या सदस्यांचे ई-मेल कंपनी / डिपॉझिटरी सहभागीदारकडे नोंद आहेत त्यांना पाठविले जातील. उपरोक्त दस्तावेज कंपनीच्या www.hirect.com आणि स्टॉक एक्सचेंजच्या अर्थात बीएसई लिमिटेड व नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेडच्या अनुक्रमे www.bseindia.com व www.nseindia.con वेबसाईटवरही उपलब्ध आहेत

एजीएमच्या सूचनेत संदर्भीत दस्तावेज एजीएमच्या तारखेपर्यंत सदर सूचनेच्या वितरण तारखेपासून सदस्यांना कोणत्याही शुल्काशिवाय निरीक्षणाकरिता विद्युत स्वरुपात उपलब्ध होतील. ज्या सदस्यांना सदर दस्तावेज निरीक्षण करण्याची इच्छा आहे त्यांनी investors@hirect.com वर ई – मेल पाठवावे.

रिमोट ई – वोटिंग व एजीएम दरम्यान ई – वोटिंगक रिता माहिती:

कंपनीने विद्यत स्वरुपाने एजीएममध्ये मंजर करावयाचे नियोजित ठरावांवर त्यांचे मत देण्यासाठी सदस्यांना सुविधा दिलेली आहे (ई-वोटिंग) खाली नमुद तारखांना सीडीएसएलच्या विद्युत मतदान प्रणाली वापरून (रिमोट ई-वोटिंग) रिमोट पद्धतीने त्यांचे मत सदस्यांना देता येईल.

यापुढे विद्युत मतदान प्रणालीने मतदानाकरिता सुविधा एजीएममध्ये उपलब्ध होईल आणि जे सदस्य एजीएममध्ये उपस्थित राहतील आणि त्यांनी रिमोट ई–वोटिंगने त्यांचे मत दिलेले नसेल त्यांना इन्स्टापोलमार्फत एजीएममध्ये मत देता येईल. ई-वोटिंग नुविधा देण्यासाठी एजन्सी म्हणून सीडीएसएलची सेवा कंपनीने नियुक्त केली आहे. –वोटिंगबाबत युजर आयडी व पासवर्ड तपशिलासह माहिती व सूचेना एजीएमच्या सूचनेत नमुद केलेले आहेत. तत्सम लॉगइन परिचयपत्रे व्हीसी/ओएव्हीएममार्फत . जीएममध्ये उपस्थित राहण्याकरिता वापरता येतील.

डिमॅट स्वरुपात, वास्तविक स्वरुपात भागधारणा असणारे सदस्य किंवा ज्या सदस्यांचे ई-मेल नोंद नाहीत असे सदस्यांना इन्स्टापोलने मतदान आणि रिमोट ई-वोटिंगने मतदानाची प्रक्रिया एजीएमच्या सूचनेत दिलेली आहे आणि ते कंपनीच्या www.hirect.com, स्टॉक एक्सचेंजच्या अर्थात बीएसई लिमिटेड व नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेडच्या अनुक्रमे www.bseindia.com व www.nseindia.comवेबसाईटवरही उपलब्ध आहेत.

रिमोट ई-वोटिंग कालावधी शनिवार, १२ सप्टेंबर, २०२० रोजी स.९.००वा. भाप्रवे प्रारंभ होईल आणि सोमवार, १४ सप्टेंबर, २०२० रोजी सायं.५.००वा. भाप्रवे नंतर समाप्त होईल. उपरोक्त तारीख व वेळेनंतर रिमोट ई–वोटिंग मान्य असणार नाही आणि उपरोक्त कालावधी समाप्तीनंतर सीडीएसएलद्वारे रिमोट ई-वोटिंग पद्धत बंद केली जाईल. जर कोणा व्यक्तीने नोंद दिनांक मंगळवार, ८ सप्टेंबर, २०२० रोजी डिपॉझिटरीदारे तयार केलेल्या लाभार्थी मालकांचे नोंद पस्तक किंवा सदस्य नोंद पुस्तकात नाव नमुद असेल त्यांना रिमोट ई – वोटिंग सुविधा किंवा एजीएममध्ये सहभागी ग्रेण्यासाठी आणि इन्स्टापोलने मतदान करण्याचा अधिकार असेल.

ई – मेल नोंद / अद्यायावत करण्याची पद्धत:

वास्तविक स्वरुपात भागधारणा असणारे सदस्य ज्यांनी त्यांचे ई-मेल कंपनीकडे नोंद/अद्यायावत केलेले नाहीत त्यांना विनंती आहे की, त्यांनी कंपनीचे निबंधक व ागहस्तांतरण प्रतिनिधी ॲड्राईड कॉर्पोरेट सर्विसेस प्रायव्हेट लिमिटेड यांच्याकडे nfo@adroitcorporate.com वर लेखी स्वरुपात त्यांचे फोलिओ क्रमांक व पॅन कार्डची स्वसाक्षांकीत प्रत जोड्डन त्यांचे ई-मेल नोंद व अद्यायावत करावेत. डिमॅट स्वरुपात भागधारणा असणारे सदस्य ज्यांनी त्यांचे ई-मेल डिपॉझिटरी सहभागीदारकड़े नोंद / अद्यायावत के लेले नाहीत त्यांना विनंती आहे की. त्यांनी त्यांचे डिमॅट खाते तयार करण्यासह डिपॉझिटरी सहभागीदारकडे त्यांचे ई-मेल नोंद/अद्यायावत करावेत. योग्य पडताळणीनंतर कंपनी/आरटीएकडून त्यांच्या नोंद ई–मेलवर लॉगइन परिचयपत्रे पाठविले जातील.

कोणा व्यक्तीने एजीएम सन्तरा विव नोंद तारखेला भागधारणा घेतली असेल त्यांनी एजीएमच्या सूचनेत दिल्याप्रमाणे युजरआयडी व पासवर्ड प्राप्त करावा, जे कंपनीच्या वेबसाईटवर उपलब्ध आहे. . एजीएमच्या सूचनेत कंपनीद्वारे विहित पद्धतीने ई–वोटिंग माहिती वापरून सदस्यांनी

रिमोट ई-वोटिंगने जे सदस्य त्यांचे मत देतील त्यांना एजीएममध्ये उपस्थित राहता येईल परंतु एजीएममध्ये पुन्हा मत देण्याचा अधिकार असणार नाही

ई-वोटिंगबाबत प्रश्न किंवा तक्रारी असल्यास त्यांनी हेल्पसेक्शन अंतर्गत www.evotingindia.com वर उपलब्ध ई-वोटिंग मॅन्युअलचा आणि फ्रिक्नेन्टली आस्कड क्रेश्चन्स (एफएक्यू) चा संदर्भ घ्यावा किंवा ई-मेल:helpdesk.evoting @cdslindia.com करावा किंवा संपर्क श्री. राकेश दळवी, व्यवस्थापक, सेन्ट्रल डिपॉझिटरी सर्विसेस (इंडिया) लि., ए विंग, २५वा मजला, मॅरेथॉन फ्युचरेक्स, मफतलाल मिल कंपाऊं डस्, ना.म.जोशी मार्ग, लोअर परळ (पुर्व), मुंबई -४०००१३, ई-मेल : helpdesk.evoting@cdslindia.com, टोल फ्री क्र .: १८००२२५५३३.

संचालक मंडळाच्या आदेशान्वये हिंद रेक्टिफायर्स लिमिटेडकरिता

दिनांक: २० ऑगस्ट, २०२०

ठिकाण: मुंबई

मिनाक्षी आंचलिया कंपनी सचिव

मॉडर्न इंडिया लिमिटेड



सीआयएन क्रःएल१७१२०एमएच१९३३पीएलसी००२०३१ नोंदणीकृत कार्यालयः १, मित्तल चेंबर्स, २२८, नरीमन पॉईंट, मुंबई-४०० ०२१ वेबसाईट:www.modernindia.co.in ई-मेल: info@modernindia.co.in द्र.क.: 0२२-६७४४४२०० फॅक्स: 0२२-६७४४४३००

(रु.लाखात)

		एकमेव			एकत्रित				
अ.	तपशील	संपलेली तिमाही अलेखापरिक्षित		संपलेले वर्ष लेखापरिक्षित				संपलेले वर्ष लेखापरिक्षित	
क्र.		३०.०६.२०२०	३१.०३.२०२०	३०.०६.२०१९	३१.०३.२०२०	३०.०६.२०२०	३१.०३.२०२०	३०.०६.२०१९	३१.०३.२०२०
9	एकूण उत्पन्न (निव्वळ)	9६७.४५	१८६४.४२	७८८.४२	६०४४.२७	9६४९.३३	४४२०.९९	४७९६.२२	9९३१८.४२
2	कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)(कर, अपवादात्मक								
	आणि/किंवा विशेष साधारण बाबपूर्व)	982.00	(१६५९.०८)	(२२८.२९)	(२३०७.३२)	94८.8७	(9000.98)	(२०९.२८)	(२२१७.७४)
3	करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)								
	(अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर)	982.00	(१६५९.०८)	(२२८.२९)	(२३०७.३२)	94८.80	(9000.98)	(२०९.२८)	(२२१७.७४)
8	करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)								
	(अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर)	१४२.८६	(१३९४.२७)	(२७९.१०)	(२१५६.४३)	993.00	(१४२९.९३)	(२६०.०४)	(२०८८.१९)
4	कालावधीकरिता एकूण सर्वकष उत्पन्न (कालावधीकरिता सर्वकष								
	नफा/(तोटा)(करानंतर) आणि इतर सर्वंकष उत्पन्न (करानंतर))	982.02	(१३९८.२४)	(२७८.८९)	(२१५९.७५)	998.80	(9333.88)	(२५९.७४)	(१९३०.९४)
Ę	भरणा केलेले समभाग भांडवल-दर्शनी मूल्य रू.२/- प्रत्येकी	७५०.८६	७५०.८६	७५०.८६	७५०.८६	७५०.८६	७५०.८६	७५०.८६	७५०.८६
(g	राखीव (मागील वर्षाच्या लेखापरिक्षित ताळेबंद पत्रकात								
	दिल्याप्रमाणे पुनर्मुल्यांकित राखीव वगळून)	-	-	-	(९३४.३३)	-	-	-	६५५.०६
۷	उत्पन्न प्रतिभाग								
	(विशेष साधारण बाबपूर्व व नंतर) (रू.२/– प्रत्येकी)								
	कालावधीकरिता मूळ व सौमिकृत (रू.)	0.3८	(१७.६)	(0.08)	(५.७४)	0.30	(३.८१)	(०.६९)	(५.५६)

वरील निष्कर्ष हे कंपनी कायदा २०१३ चे कलम १३३ सहवाचिता त्यातील आवश्यक नियम व इतर सर्वसाधारण लेखा योजना (जीएएपी) नुसार विहितप्रमाणे भारतीय लेखाप्रमाण (इंडएएस) नुसार तया

. सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजसह सादर करण्यात आलेली त्रैमासिक वित्तीय निष्कर्षाचे सविस्तर नमुन्यातील उतारा

आहे. त्रैमासिक वित्तीय निष्कर्षाचे संपूर्ण नमुना कंपनीच्या www.modernindia.co.in वेबसाईटवर आणि स्टॉक एक्सचेंजच्या www.bseindia.com वेबसाईटवर उपलब्ध आहे सविस्तर वित्तीय निष्कर्ष व वरील अहुवालाचे लेखासमितीद्वारे पुनर्विलोकन करण्यात आले आणि २० ऑगस्ट, २०२० रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या समेत मान्य करण्यात आले. मागील कालावधी/वर्षाचे आकडे चालु तिमाहीच्या वर्गीकरण/निवारणाकरिता जेथे आवश्यक आहे तेथे पुनर्नमुद/पुर्नगठीत करण्यात आले.

> मॉडर्न इंडिया लिमिटेड सही / विजय कमार जटिया अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डीआयएन: ०००९६९७७

मंडळाच्या वतीने व करित

ठिकाण: मुंबई दिनांक: २०.०८.२०२०

दिनांक : २१.०८.२०२०

३० जून, २०२० रोजी संपलेल्या तिमाहीकरिता एकमेव व एकत्रित अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचा अहवाल

G.G. DANDEKAR MACHINE WORKS LIMITED

211/A, MIDC, Butibori Industrial Area, Village Kinhi, Tal. Hingana, Dist. Nagpur-441122 Tel.: (07103) 295109; Fax: 07104 667302; E-mail: cs@ggdandekar.com; Website: www.ggdandekar.com;

Notice is hereby given that the meeting of the Board of Directors of the Company will be held on Tuesday, 25" August, 2020, inter alia, to consider and approve Standalone and Consolidated Unaudited Financial Results for the guarter ended 30th June, 2020.

This notice is also available on the Company's website at www.associatedgroup-investros.com/ncl www.ggdandekar.com and on Stock Exchange website at www.bseindia.com. By order of the Board of Directors For G. G. Dandekar Machine Works Limited

> Sayalee Yengul Company Secretary

Place: Nagpur Date : 20th August, 2020

PUBLIC NOTICE

Regd. Office: Plot No. W-50, MIDC Industrial

Area, Taloja - 410208 Dist. Raigad.

Telephone: 022-24949538 Fax: 022-40457150 E-mail: nirav@associatedgroup.com;

Website: www.associatedgroup-investors.com/ncl

NOTICE

Pursuant to Regulation 29 read with

regulation 47 of the SEBI (Listing

Obligations and Disclosure Requirements)

Regulations, 2015, Notice is hereby given

that the Meeting of the Board of Directors of

the Company will be held on Friday, 21st

August, 2020, to consider inter-alia the Audited

Financial Results of the Company for the 4th

This information is also available on the

website of the company

and on the website of the stock exchange

For Nirav Commercials Ltd.

Raghav Daga

DIN: 00084553

Director

i.e. www.bseindia.com

Place : Mumbai

Date: 20/08/2020

quarter/ year ended on 31st March, 2020.

Mr. Anil B. Bhopi & Mr. Uday B. Bhopi हक्क, अधिकार, हितसंबंध, दावा नाही आणि असल्यास तो सोडून दिला आहे, असे समजून खरेदीचा व्यवहार पर्ण केला जाईल.

The Public at large is hereby notified that

being the owner of all that piece or parcel of an agricultural land or ground situated in "Coastal Reginal Zone" bearing C.T.S. No. 1692, S.No. 64, H. No. 64, H. No. 20, in all admeasuring 700 sq. yds. (approx) there along, of the Revenue village Erangal, Taluka: Borivali, District: Mumbai Suburban: situate, lying and being at Erangal, Madh Road, Malad (W), Mumbai - 400061: is negotiating to sell, assign and / or transfer the aforesaid property to my client with clear and marketable title free from all encumbrances and reasonable doubts. ANY ONE EITHER having or claiming any right, title, interest or claim in the said agricultural land either by way of any Agreement, Innheritance, Share, Sale, Transfer, Conveyance, Exchange, Gifts, Lease, Mortgage, Lien, Charge, tenancy, License, Easement, Maintenance, Possession or encumbrance howsoever or otherwise or in any other manner whatsoever is hereby called upon to make the same known in writing, with detailed particulars thereof, to the undersigned at Bhatia Estate, Charkop Marve Link Road, Kandivali (W), Mumbai 400 067, within 14 (fourteen) days from the date of publication hereof, either by hand delivery against proper written acknowledgement or by registered post A/D, failing which such claim, if any, shall be deemed to have given up or abandoned and /or waived and not binding on us and thereafter we may at our option proceed to complete the deal

DATED THIS 21ST DAY OF August 2020 Place: MUMBAI Adv. V.S. Bhatia

aint member of NEW SIDDHI CO-OP. HSG.

SOCIETY LTD. having address at Siddhi

Apartment, at Veer Savarkar Nagar,

PUBLIC NOTICE MRS. SULTANA MOHD. AYUB CHANDA the

Village- Navghar, Vasai (W), Tal- Vasai, Dist-Palghar 401202 and holding Shop No. 001, Ground Floor in the building of the society and holding the Share Certificate No. 20 for five fully paid up shares of rupees fifty each, bearing distinctive numbers from 96 to 100 (both inclusive) died on 24th day of November 2019 without making any nomination. The society is in receipt of transfer request of Mr. MOHD. AYUB RAHIM CHANDA The society hereby invites claims or objections from the heir or heirs or other claimant or claimants/ objector or objectors to the transfer of the said shares and interest of the deceased member in the capital/ property of the society within a period of 15 days from the publication of this notice, with copies of such documents and other proofs in support of his/ her/ their claims/ objections for transfer of share and interest of the deceased member in the capital/ property of the society. If no claims/ objections are received within the prescribed above, the society, shall be free to deal with the shares and interest of the deceased member in the capital/ property of the society in such manner as is provided under the bye-laws of the society. The claims/ objections if any, received by the society for transfer of shares and interest of the deceased member in the capital/ property of the society shall be dealt with in the manner provided under the bye-laws of the society. A copy of the registered bye-law of

> For and on behalf of New Siddhi Co-Op. HSG. SOC. LTD. lace: Vasai Date: 21/08/20 Hon. Secretary

the society is available for inspection by

the claimants/ objectors in the office of

the society, with the Secretary of the

society between 10.00AM to 5.00PM

from the date of the publication of the

notice till the date of expiry of its period.

or transaction.

जाहीर नोटीस NIRAV COMMERCIALS LTD. (CIN: L51900MH1985PLC036668) या नोटीसीद्वारे सर्व जनतेस

कळविण्यात येते की, गाव मौजे उत्तन, भाईंदर प. तालुका जिल्हा ठाणे, येथील सर्वे नंबर ३५८, हिस्सा नंबर ३, एकूण क्षेत्र १०४० चौ. मी. पैकी श्री ख्रिस्तोफर सिल्वेस्टर मेंडोन्सा यांनी खरेदी केलेले क्षेत्र २६० चौ.मी., त्याच्याकडून आमचे अशीलांनी खरेदी करण्याचे ठरविले आहे. तरी सदर मिळकतीवर कोणाही व्यक्तींचा, कोणत्याही प्रकारचा हक्क, अधिकार, हितसंबंध, गहाण, विक्री, वहिवाट, बोजा असा दावा असल्यास त्यांनी ही नोटीस प्रसिद्ध झाल्यापासून १४ दिवसांच्या आत रोझीन वाडी पाली रोड, उत्तन व्हिलेज, भाईंदर (प.) तालुका जिल्हा ठाणे ४०१ १०६ या पत्त्यावर लेखी पुराव्यांसह कळवावे. अन्यथा तसा कोणचाही कोणत्याही प्रकरचा हक्क, अधिकार, हितसंबंध, दावा नाही आणि असल्यास तो सोडून दिला आहे, असे समजून खरेदीचा व्यवहार पूर्ण केला जाईल.

> श्री. जेरोम आर. बाविघर खरेदीदाराचे वकील

PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given to the public at

large that my client SMT. DARSHANA

HARDAYAL BAJAJ is the absolute owner

in respect of the Residential Premises

bearing Flat No. D - 201, located on the 2'

Floor, in the D-Wing of "New Ushanagar

Co-operative Housing Society Limited'

Registration No. BOM / HSG / 3699

1972) (hereinafter referred to as "the said

Society") situated at Village Road Bhandup (West), Mumbai - 400 078 (hereinafter referred to as "the said remises") together with 5 fully paid up shares of Rs.50/- each of the said Society bearing Distinctive Nos. 1141 to 1145 both inclusive) incorporated in the Share Certificate No. 229 (hereinafter referred to as "the said Shares"). The chain of documents in respect of the said Premises are (I) The First Agreement dated 20" April 1968 was executed between MESSRS KHANDELWA DEVELOPMENT CORPORATION and SMT. VIDYA SRIVASTAVA, (II) The Second Agreement dated 7" December 1986 was executed between SMT. VIDY/ SRIVASTAVA and SMT. BHAGWATI DEV GANGADHAR GUPTA whereby SMT VIDYA SRIVASTAVA agreed to sell ransfer and convey the said Premises to SMT. BHAGWATI DEVI GANGADHAR SUPTA, (III) The Third Agreement i.e instrument of Transfer dated 6 September 1987 was executed between SMT. VIDYA SRIVASTAVA and SMT BHAGWATI DEVI GANGADHAR GUPT whereby SMT. VIDYA SRIVASTAVA sold transferred and conveyed the said Premises to SMT. BHAGWATI DEVI GANGADHAR GUPTA, (III) The Fourth January 2002 was executed between SMT. BHAGWATI DEVI GANGADHAR GUPTA. THE KUNBI SAHAKARI BANK LTD.; and DARSHANA HARDAYAL BAJAJ e. my client. The said Original First and Second Agreements in respect of the said Premises is lost / misplaced and ever after the diligent search the same is not traceable. My client is also not having the photocopies of the said Original First and Second Agreements, in her records. If an person/s/ Bank/ Financial Institutions i naving custody of the said Original First and Second Agreements in respect of the said Premises or any right, title, interest, claim/s or demand upon against or in respect of the said Premises or any part thereof, whether by way of sale exchange, let, lease, sub-lease, leave and icense, right of way, easement, tenancy occupancy, assignment, mortgage nheritance, bequest, succession, gift lien, charge, maintenance, trust possession of original title deeds o encumbrance/s howsoever, family arrangement/ settlement, decree or order of any court of law, contracts, nortgage/agreements, development ight/s or otherwise of whatsoever nature, are required to make the same known to me in writing with documentary evidence at my address mentioned below within 14 (fourteen) days from the date of publication hereof, failing which it shall be considered that there exists no such laims or demands in respect of the said f any, of such person/s shall be treated as waived and abandoned to all intents and purposes and the title of the said Premises shall be presumed as clear, marketable and free from encumbrances

> VIKAS THAKKAR Advocate High Court Shop No. 2, Ambe Dham Premises Co-op. Soc. Ltd. Near Ambaji Dham Temple M.G. Road, Mulund (West) Mumbai - 400 080

Mumbai, Dated this 21" day of August

बॉम्बे वायर रोप्स लिमिटेड

सीआयएन : एल२४११०एमएच१९६१पीएलसी०११९२२ नोंदणी कार्यालय : ४०१/४०५, जॉली भवन क्र. १, न्यू मिरन लाईन्स, मुंबई - ४०० ०२०

बाम्ब वायर राप्स ।लामटडच्या भागधारकाच्या माहितासाठा

्ट्रान्स्फर एजंट मे. पुर्वा शेअरजिस्ट्री (इंडिया) प्रा. लि. (आरटीए) द्वारे पुरविल्यानुसार वेब लिंक http://www.pur vashare.com/email-and-phone-updation/ येथे भेट देवून किंवा त्यांच्या डिपॉझिटरी पार्टिसिपंटस् मार्फत संबंधित डिपॉझिटरीजच्या नोंदीमध्ये सदर तपशिल अद्ययावत करण्यासाठी त्यांचे ईमेल पत्ते आणि मोबाईल नंबर नोंदविण्यार्च तिच्या भागधारकांना विनंती करीत आहे. आरटीएना support@purvashare.com वर सुद्धा संपर्क करता येईल. ज्या भागधारकांनी अगोदरच ई-मेल पत्ते आणि मोबाईल नंबर अचुकपणे अद्ययावत केलेले आहेत काही काहीही करण्याची आवश्यकता नाही.

> बॉम्बे वायर रोप्स लिमिटेड करिता (राजकुमार गुलझारीलाल झुनझुनवाला)

दिनांक : १९.०८.२०२०

पूर्ण वेळ संचालक डीआयएन : ०१५२७५७३

तमाम जनतेला याद्वारे सूचना देण्यात येते की, आम्ही आरण्यक सीएचएस लि. दि. २३ जून, २०१९ रोजी आयोजित विशेष सर्वसाधारण सभेमधील मंजूर ठरावाच्या अनुरोधाने दिनांक १० जुलै, २०१९ रोजीच्या आमच्या पत्राअन्वये परिशिष्टामधील खालील नमूद मिळकतीच्या संदर्भामध्ये आमच्या द्वारे कमला होम्स आणि लाईफस्टाईल प्रा. लि. च्या नावामधील कोणतेही इतर समजुती, लिखित आणि/किंवा संमती ज्यावर स्वाक्षरी केली आहे आणि श्री. प्रविण चोथामल जैन, श्री. द्वारकेश डी. शेठ आणि श्री. अजयपाल बी. रावल यांच्या नावामधील निष्पादित दिनांक १३ मे. २०१३ रोजीचे मुखत्यारपत्र रद्द तसेच कमला होम्स आणि लाईफस्टाईल प्रा. लि. च्या नावामध्ये निष्पादित दिनांक २९ डिसेंबर, २०१२ रोजीचा विकास करार रद्द आणि संपृष्टात आणला आहे. दि. १० जुलै, २०१९ पासूनच्या परिणामांसह सदर मिळकतीच्या संदर्भामध्ये सदर कमला होम्स आणि लाईफस्टाईल प्रा.

सूचना

म्हणून, कोणत्याही व्यक्तींना वैयक्तिक आणि/किंवा कोणती कंपनी, फर्म, कॉर्पोरेट यांना खालीलसदर मिळकतीच्या संदर्भामध्ये कमला होम्स आणि लाईफस्टाईल प्रा. लि. यांच्यासह कोणत्याही प्रकारची वाटाघाटी किंवा व्यवहार करू नये. कोणत्याही व्यक्तीने सदर केल्यास ते त्यांच्या जोखमीवर आणि परिणामांसह करतील आणि तशी कृती/व्यवहार आमच्यावर किंवा आमच्याद्वारे दावा केलेल्या कोणत्याही व्यक्तीवर बंधनकारक राहणार नाही.

दिनांक : २१ ऑगस्ट. २०२०

(2) kotak

सही/-सही/-सचीव आरण्यक सीएचएस लि.

कोटक महिंद्रा बँक लिमिटेड

जिमनीचे सर्व ते भाग आणि विभाग, भाऊसाहेब परब मार्ग येथे स्थित, वसलेले आणि असलेले. कांदेरपाडा, दिहसर (पश्चिम) आणि धारक सीटीएस क्र. ७९८, सर्व्हे क्र. १४२, हिस्सा क्र. १०(ए) भाग, मोजमापित १९७६.१ चौ.मी. आणि सीटीएस क्र. ७९६, सर्व्हे क्र. १४२, हिस्सा क्र. ११, मोजमापित १४० चौ. मीटर्स, एकूण मोजमापित २११६.१ चौ. मीटर्स रेव्हेन्यू गाव, एकसर तालुका, बोरिवली, मुंबई उपनगर जिल्हा.

नोंदणी कार्यालय: २७ बीकेसी, सी-२७, बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स बांद्रा (पू.), मुंबई-४०००५१.

शा. का. : ४ था मजला, अदमास प्लाझा, सीएसटी रोड, कोलिवरी गाव, सांताक्रुझ (पू.), मुंबई ४०००९८.

कब्जा सूचना (स्थावर मिळकताकारता)

(जोडपत्र IV सहवाचता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स, २००२ च्या नियम ८(१) नुसार)

ज्याअर्थी, निम्नस्वाक्षरीकारांनी कोटक महिंद्रा बँक लि. बँकिंग रेग्युलेशन ॲक्ट, १९४९ च्या व्याख्येतील

बॅंकिंग कंपनी, जिचे नोंदणीकृत कार्यालय आहे, २७ बीकेसी, सी-२७, बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स बांद्रा (पू.)

मुंबई-४०००५१ आणि शाखा कार्यालय अदमास प्लाझा, ४ था मजला, १६६/१६, सीएसटी रोड, कोलिवरी

गाव, कुंची कुर्वे नगर, हॉटेल हरे क्रिश्ना जवळ, सांताक्रुझ पूर्व, मुंबई ४०००९८ येथे चे प्राधिकृत अधिकारी

म्हणुन सिक्युरिटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस् अँड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी

इंटरेस्ट ॲक्ट, २००२ ("सरफैसी ॲक्ट") अन्वये आणि कलम १३(२) आणि १३(१२) सहवाचता

सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ च्या नियम ८(१) अन्वये प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर

करून १५.०१.२०२० रोजीची मागणी सूचना जारी केली होती, जी सदर मागणी सूचना प्रसिध्दी तारखेपासून

६० दिवसात तिच्या प्रत्यक्ष वसुलीपर्यंत १६ जानेवारी, २०२० पासून चक्रवाढीने संविदात्मक दराने त्यावरील

पुढील व्याज आणि प्रभारासह एकत्रित १५.०१.२०२० रोजीस रु. ७,०२,९८,८९७.३९ (रुपये सात कोटी

अशी सूचनेत नमूद केलेली रक्कम चुकती करण्यासाठी **१) पद्मावती एंटरप्रायझेस,** फ्लॅट क्र. १०२, बिल्डिंग

क्र. जी, सुमेर नगर, कोरा केंद्र समोर, एस. व्ही. रोड, मुंबई- ४०००९२. २) रक्षा भरत शाह, (सहकर्जदार)

फ्लॅट क्र. २०४, २ रा मजला, ए विंग, नंदकुवर अपार्टमेंट, मीटर कॅबिन ।, गोखले स्कूलसमोर, सिंपोली रोड,

बोरिवली (प.), मुंबई- ४०००९२ **आणि हा सुध्दा पत्ता** फ्लॅट क्र. २०५, २ रा मजला, ए विंग, नंदकुवर

अपार्टमेंट, मीटर कॅबिन।, गोखले स्कूलसमोर, सिंपोली रोड, बोरिवली (प.), मुंबई- ४०००९२, ३) चिराग

भरत शाह (सहकर्जदार), फ्लॅट क्र. २०४, २ रा मजला, ए विंग, नंदकुवर अपार्टमेंट, मीटर कॅबिन।, गोखले

स्कूलसमोर, सिंपोली रोड, बोरिवली (प.), मुंबई- ४०००९२ **आणि हा सुध्दा पत्ता** फ्लॅट क्र. २०५, २ रा

मजला, ए विंग, नंदकुवर अपार्टमेंट, मीटर कॅबिन।, गोखले स्कूलसमोर, सिंपोली रोड, बोरिवली (प.), मुंबई-

४०००९२, ४) भाविन भरत शाह (सहकर्जदार), फ्लॅट क्र. २०४, २ रा मजला, ए विंग, नंदकुवर

अपार्टमेंट, मीटर कॅबिन I, गोखले स्कूलसमोर, सिंपोली रोड, बोरिवली (प.), मुंबई- ४०००९२ **आणि हा**

सुध्दा पत्ता फ्लॅट क्र. २०५, २ रा मजला, ए विंग, नंदकुवर अपार्टमेंट, मीटर कॅबिन ।, गोखले स्कूलसमोर,

सिंपोली रोड, बोरिवली (प.), मुंबई- ४०००९२, **५) पारस भरत शाह (सहकर्जदार),** फ्लॅट क्र. २०४, २

रा मजला, ए विंग, नंद्कुवर अपार्टमेंट, मीटर कॅबिन।, गोखले स्कूलसमोर, सिंपोली रोड, बोरिवली (प.),

मुंबई- ४०००९२ **आणि हा सुध्दा पत्ता** फ्लॅट क्र. २०५, २ रा मजला, ए विंग, नंद्कुवर अपार्टमेंट, मीटर

कॅबिन ।, गोखले स्कूलसमोर, सिंपोली रोड, बोरिवली (प.), मुंबई- ४०००९२ यांना बजावण्यात आली होती.

वरील नमुद कर्जदार/सहकर्जदारांनी रक्कम चुकती करण्यामध्ये कसूर केलेली आहे, म्हणून कर्जदार/सहकर्जदार

आणि सर्वसाधारण जनतेस याद्वारे सूचना देण्यात येते की, निम्नस्वाक्षरीकारांनी सदर १७ ऑगस्ट, २०२० रोजी

सरफैसी ॲक्टच्या कलम १३(४) सहवाचता सदरह नियमावलीचा नियम ८ अन्वये त्यांना/तिला प्रदान

विशेषत: येथील वरील नमुद कर्जदार/सहकर्जदार आणि सर्वसामान्य जनता यांना याद्वारे सावधान करण्यात येते

की, त्यांनी सदरह् मिळकतीच्या देवघेवीचा व्यवहार करू नये आणि सदरह् मिळकतीवरील कोणताही देवघेवीचा

व्यवहार हा संपूर्ण वसुली आणि/किंवा प्रदानाच्या तारखेपर्यंत १६ जानेवारी, २०२० पासून थकीत चक्रवाढीने

संविदात्मक दराने त्यावरील पुढील व्याज आणि अन्य प्रभार आणि पर्यायी व्याज, अनुषंगिक खर्च, परिव्यय

आणि प्रभारासह एकत्रित १५.०१.२०२० रोजीसची रु. ७,०२,९८,८९७.३९ (रुपये सात कोटी दोन लाख

अठ्ठ्याण्ण हजार आठशे सत्त्याण्णव आणि पैसे एकोणचाळीस मात्र) या रकमेकरिता **कोटक महिंद्रा बँक लि**.

जिची शाखा आहे अदमास प्लाझा, ४ था मजला, १६६/१६, सीएसटी रोड, रोड, कोलिवरी गाव, कुंची कुर्वे

स्थावर मिळकतीचे वर्णन

१. धारक मिळकतीचे सर्व ते भाग आणि विभाग:- फ्लॅट क्र. १०२, बिल्डिंग क्र. जी, सुमेर नगर,

२. फ्लॅट क्र. २०४, २ रा मजला, ए विंग, नंदकुवर अपार्टमेंट, मीटर कॅबिन ।, गोखले स्कूलसमोर,

३. फ्लॅट क्र. २०५, २ रा मजला, ए विंग, नंदकुवर अपार्टमेंट, मीटर कॅबिन ।, गोखले स्कूलसमोर,

नगर, हॉटेल हरे क्रिश्ना जवळ, सांताक्रुझ पूर्व, मुंबई ४०००९८ येथे प्रभाराच्या अधीन राहील.

(८) च्या तरतुदींकडे वेधण्यात येत आहे.

दिनांक: १७.०८.२०२०

ठिकाण: मुंबई

कोरा केंद्र समोर, एस. व्ही. रोड, मुंबई- ४०००९२.

सिंपोली रोड, बोरिवली (प.), मुंबई- ४०००९२.

सिंपोली रोड, बोरिवली (प.), मुंबई- ४०००९२.

केलेल्या अधिकाराचा वापर करून यात याखाली वर्णन केलेल्या मिळकतीचा **कब्जा** घेतलेला आहे.

दोन लाख अठ्ठ्याण्ण हजार आठशे सत्त्याण्णव आणि पैसे एकोणचाळीस मात्र) (ेंथकबाकी रक्कम[्]

(जोएना डीसूजा) (राजन नागदा)

HYBRID FINANCIAL SERVICES LIMITED (Formerly known as

जाहीर सूचना

सौ. शेफाली स्वादिया यांच्या वतीने जनतेला

याद्वारे सूचना देण्यात येते की, ते फ्लॅट क्र.

४०१, सी विंग, इंद्रलोक अपना घर युनिट क्र.

१६ सीएचएस लि., स्वामी समर्थ नगर,

लोखंडवाला कॉम्प्लेक्स, अंधेरी (प.),

मुंबई-४०० ०५२ (यानंतर सदर फ्लॅट असा

उल्लेख) चे सध्याचे मालक आहेत

२१.१२.२०१७ रोजी मृत्यू झाला. श्री.

यानंतर दिनांक १४.०२.२०२० रोजीस

कौटुंबिक वाटाघाटीत प्रवेश केला त्याअंतर्गत

वरील सदर फ्लॅटमधील श्री. उपेंद्रराय स्वादिया

यांचे अविभाजित हक्क, नामाधिकार,

हितसंबंध हे श्री. शैलेश स्वादिया यांना

कोणत्याही व्यक्तीला सदर फ्लॅट किंवा

कोणत्याही भागामध्ये/विरुद्ध किंवा कै

उपेंद्रराय स्वादिया यांच्या शेअरमध्ये कोणताही

दावा जसे की, वारसाहक, करार, कंत्राट,

विक्री, गहाण, कब्जा, बक्षीस, भाडेपट्टा,

धारणाधिकार, प्रभार, विश्वस्त, निर्वाह,

सुविधाधिकार किंवा अन्य काही दावे

असल्यास त्यांनी तसे लिखित पूरक

कागदपत्र/पुराव्यासह निम्नस्वाक्षरीकारांना

आमचे कार्यालय ३, जेसिया हाऊस, २ रा

मजला, १३७/१३९, मोदी स्ट्रीट, फोर्ट,

मुंबई-४०० ००१ येथे प्रसिद्धीपासून १५

दिवसांच्या आत कळविणे आवश्यक आहे,

कसूर केल्यास आमचे अशील सदर फ्लॅटचे

एकमात्र आणि १००% मालकीचे हक्कदार

दिनांक : २१.०८.२०२०

ठिकाण : मुंबई

मे. फ्लाविया लिगल

वकील

मिळाल्याचे मान्य झाले.

खालीलप्रमाणे :

Mafatlal Finance Co. Ltd.) Regd. Office: 35 A-Wing, Raj Industria Complex Premises Co-operative Society Limited, Military Road, Marol, Andheri (East), Mumbai - 400059

CIN NO. L99999MH1986PLC041277 INTIMATION REGARDING

33RD ANNUAL GENERAL MEETING This is to intimate that 33rd Annual General

Meeting("AGM") of our Company will be held through Video Conferencing (VC) Other Audio Visual Means (OVAM) on Friday 25th September 2020 at 11-00 AM in compliance with all the applicable provisions of the Companies Act, 2013 and the Rules made thereunder and the SEBI Listing Obligations and Disclosure General Circular Nos. 14/2020 dated 8th April 2020, 17/2020 dated 13th April 2020 and 20/2020 dated 5th May 2020 and Circular No. SEBI / HO / CFD / CMD1 / CIR / P /2020/79 dated May 12, 2020, issued by the Securities and Exchange Board of India (SEBI Circular) and other applicable circulars ("MCA Circulars") issued by the Ministry of Corporate Affairs, to transact the business set out in the Notice of AGM. The necessary information in terms of MCA Circulars, pertaining to the said AGM are

 a) 33rd AGM of the Company will be held through Video Conferencing (VC) / Other Audio Visual Means (OVAM) b) Date and Time of AGM: Friday 25th

September 2020 at 11-00 AM c) In terms of MCA Circular and SEBI Circular, copies of 33rd Annual Report for the year 2019-2020 along with Notice of 33rd AGM will be sent only by email to all the shareholders. The 33rd Annual Report for the year 2019-2020 of our Company with Notice of AGM convening the meeting shall be available at the Company's website at www. hybridfinance.co.in as well as on the website of the Stock Exchanges, i.e. www.bseindia.com and www.nseindia.com where the shares of

the Company are listed. कर्जदारांचे लक्ष तारण मत्ता विमोचनासाठी उपलब्ध वेळेच्या संदर्भात अधिनियमाच्या कलम १३ च्या पोटकलम Manner of Registering / Updating email

Members holding shares in physical mode, who have not registered / updated their email addresses with the Company, are requested to register / update the same by sending scanned copy of (i). signed request letter mentioning name, folio number, e-mail ID, Mobile Number and Complete address (ii). Selfattested copy of PAN Card and (iii). Selfattested copy of any document (such as Aadhaar Card, Driving Licence, Election Identity Card, Passport) in support of the address of the member as registered with the Company, to RTA of the Company at investor@bigshareonline.com with cc to the Company at investor@ hybridfinance.co.in

(प्राधिकृत अधिकारी)

कोटक महिंद्रा बँक लि.

The member holding shares in Dematerialised mode, who have not registered and updated their email addresses with their DP, are requested to register / update their email

The manner of remote e-voting and e-voting on the date of AGM have been provided in the Notice of AGM. Members are requested to read carefully all the Notes set out in the notice of AGM.

For Hybrid Financial Services Limited

K. Chandramouli

Date: 18th Aug. 2020 Company Secretary

मनोरमा इंडस्ट्रिज लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालय : कार्यालय क्र. ४०३, चौथा मजला, मिडास, सहार प्लाझा, अधेरी कुर्ला रोड, अधेरी पूर्व, मुंबई - ४०००५९. कॉपेरिट कार्यालय : एफ-६, अनुपम नगर, रायपूर - ४९२००७

ईमेल आयडी आणि इतर माहिती अद्ययावत करण्यासाठी सभासदांना सूचना

शासनाच्या पर्यावरण स्नेहीच्या पुढे आणि कंपनी अधिनियम, २०१३ ("अधिनियम") च्या प्रयोज्य तरतुर्दी आणि कोविड-१९ महामारी मुळे निर्माण झालेल्या अनिश्चित परिस्थितीच्या अनुपालनात कंपनी डिपॉझिटरी पार्टिसिपंटस/रजिस्ट्रार आणि शेक्षर ट्रान्सफर एजंट/कंपनीकडे ईमेल पत्ते नोंदविलेल्या सभासदांना इलेक्ट्रॉनिक स्वरूपात वार्षिक अहवाल, सर्वसाधारण सभेची सूचना आणि इतर पत्रव्यवहार असे सर्व दस्तावेज

त्यामुळे आप्तो ज्या सभासदांनी अद्यापही कंपनीकडे त्यांचे ईमेल आयडी नोंदिबलेले नाहीत त्यांना खालील एक श्री. उपेंद्रराय स्वादिया म्हणजेच शैलेश स्वादिया चे वडील यांचा मुंबईमध्ये . प्रत्यक्ष माध्यमाने शेअर्स चारण केलेले सभासद ज्यांनी कंपनीकडे त्यांचे ईमेल पत्ते नोंदणी/अद्ययावत केलेले नाहीत त्यांना mt.helpdesk@linkintime.co.in येथे ईमेल पाठवन रजिस्टार आणि शेअर टान्सफर उपेंद्रनाथ स्वादियांच्या कायदेशीर वारसदार एवंट मे. लिंक इनटाईम इंडिया प्रायक्तेट लिमिटेड यांचेकडे ते नोंदविण्याची/अद्ययावत करण्याची विनंती

> पर्याची, सभासद ईमेल आयडी cs@manoramagroup.co.in वर कंपनीकडे सुद्धा ईमेल पाठवृ शकतात. खालील तपशिल कंपनी/आरटीएकडे पाठवावा

प्रथम/एकमेल भागधारकाचे नाल	
रजिस्टर्ड फोलिओ ऋः	
पन्यासह पिन कोड	
ईमेल	
पॅ न	
संपर्क क्रमांब	
बैंक खात्याचा तपशिल : ए. बैंकचे नाव बी. शतसेचे नाव आणि पता सी. टेलिफोन नंबर डी. बैंक खाते नंबर ई. बैंक शाखेच्या आयएफएससी कोड एफ. एमआयसीआर क्र.	

डिमटेरियलाईन्ड माध्यमाने शेअर्स धारण केलेले सभासद न्यांनी त्यांच्या डिपॉझिटरी पार्टिसिपंटस्कडे त्यांचे ईमेल पत्ते अद्ययावत/नोंदविलेले नाहीत त्यांना ज्यांच्याकडे त्यांचे डिमॅट खाते आहे त्या डिपॉझिटरी पार्टिसिपंटस्कडे त्यांचे ईमेल पत्ते नोंदिविण्याची/अद्ययावत करण्याची विनंती करण्यात येत आहे. सदर रनेह सभासद आणि कंपनी दोषांचाही हिताचा आहे.

मनोरमा इंडस्टिज लिमिटेड करिता

दिनांक : २०.०८.२०२० ठिकाण : रायपुर

विनिता सराफ अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक

जाहीर सूचना

याद्वारे सूचना देण्या येते की, आम्ही इव्हि रियल इस्टेट प्रायव्हेट लिमिटेड (**इव्हि)**, कंपनीज ॲक्ट, २०१३ च्या तरतुदी अंतर्गत कंपनी आणि ज्याचे कॉर्पोरेट कार्यालय आहे ४था मजला, सायन चुनाभट्टी सिग्नल समोर, ईस्टर्न एक्सप्रेस हायवे समोर, सायन पूर्व, मुंबई ४०००२२, जिमन धारक (i) सीटीएस क्र. १००४, १००५ (भाग), १००५/१, १००६, १००७/३ (भाग) आणि १००९ (भाग) मोजमापित ३२,३८७.५९ चौरस मीटर्स, गाव कांजुर, तालुका, मुलुंड, जिल्हा मुंबई उपनगर, कांजुरमार्ग (पू) येथे स्थित, मुंबई-४००० ४२ (फेज १ जिमन), (ii) सीटीएस क्र. १००५ (भाग), १००७ (भाग), १००७/३ (भाग), १००७/४, १००९ (भाग), १००९/५, १००९/६, १०१० (भाग), १०१३ (भाग), १०१४ (भाग) १०१४/१ ते १०१४/६, १०१७, १०१७/१ ते १०१७/६, १०१८ आणि १०१८/१ ते १०१८/९ मोजमापित ५३.१९८.४५ चौरस मीटर्स (फेज २ जिमन) आणि (iv) फेज १ जिमन आणि फेज २ जिमन **(बांधकाम)** वर बांधकामित उभे/असलेली बांधकाम बिल्डिंगच्या नामाधिकाराची चौकशी करीत आहोत. सदर फेज १ आणि फेज २ जिमनीचा एकत्रितरित्या सदर मिळकत असा उल्लेख करावा सदर मिळकतीचे याखालील लिखित पहिल्या परिशिष्टात अधिक स्वरूपात वर्णन केले आहे.

इिंव्हि ही रनवाल ब्लिस असा ज्ञात सदर मिळकतीवर रहिवासी प्रकल्प विकसित करत आहे जो प्रकल्प विविध फेजेस म्हणून महारेरा सह नोंदणीकृत आहे आणि इन्हिने सदर रहिवासी प्रकल्पामध्ये विविध युनिटची विक्री केली आहे.

कै. सर मोहम्मद युसुफ केटी (मोहम्मद युसुफ ट्रस्टच्या मत्ते द्वारा) हे सीओ आणि इव्हि यांच्या मधील निष्पादित दिनांक १७ ऑक्टोबर २०१४ रोजीच्या अभिहस्तांकन आणि अभिहस्तांतरणाच्या करारामध्ये सदर मिळकतीच्या विभागाचे पट्टेदार झाले आणि अनु. क्र. ९३७७ सन २०१४ अंतर्गत हमी उप प्रबंधकांच्या कार्यालयासह नोंदणीकृत (अनु. क्र. केआरएल -१-१०४४९-२०१६) अंतर्गत ॲश्युरन्सच्या उप प्रबंधकांच्या कार्यालयासह नोंदणीकृत आणि सीजी आणि इन्हि यांच्यामधील दिनांक १३ ऑक्टोबर २०१६ रोजीची सुधारण्याचा विलेख च्यासह वाचा आणि सीजी आणि इन्हि यांच्यामधील निष्पादित दिनांक २७ ऑक्टोबर २०१५ रोजीचा अभिहस्तांकन आणि अभिहस्तांतरणाचा करार आणि अनु. क्र. केआरएल - २ - ९७३२ सन २०१५ अंतर्गत हमी उप प्रबंधकांच्या कार्यालयात नोंदणीकृत (अनु. क्र. केआरएल - १/१०४५०/२०१६ अंतर्गत ॲश्युरन्स च्या उप प्रबंधकांच्या कार्यालयासह नोंदणीकृत दिनांक १३ ऑक्टोबर २०१६ रोजीच्या सुधारण्याच्या विलेख

टाट पॉवर कंपनी लि. हे दिनांक २१ ऑक्टोबर २०१५ रोजीस टाटा पॉवर कंपनी लिमिटेड इव्हि आणि सीजी, लिमिटेड यांच्यामध्ये निष्पादित भाडेपट्टा करारामध्ये अधिक स्वरूपात सदर मिळकतीच्या विभागाचे पट्टेदार बनली आहे आणि अनु. क्र. केआरएल-२-९६२४ सन २०१५ अंतर्गत ॲश्युरन्सच्या उप–रजिस्ट्रारच्या कार्यालयात नोंदणीकृत आहे.

सर्व आणि कोणत्याही व्यक्तींना सदर मिळकत किंवा कोणत्याही भागाच्या संदर्भामध्ये कोणताही शेअर, हक्क, नामाधिकार, फायदा, हितसंबंध, दावा, आक्षेप किंवा मागणी जसे की, विक्री, अदलाबदल, अभिहस्तांतरण, गहाण, प्रभार, बक्षीस, विश्वस्त, वारसा, भोगवटा, कब्जा, कुळवहिवाट, पोट-कुळवहिवाट, परवाना, लिव्ह ॲण्ड लायसन्स, काळजीवाह् तत्वाने, भाडेपट्टा, पोट-भाडेपट्टा, धारणाधिकार, देखभाल, सुविधाधिकार, कोणत्याही कराराद्वारे इतर हक्क, सामंजस्य करार, संयुक्त करार, लिखित, मयत, अत्यदान, उत्तराधिकार, कौटुंबिक व्यवस्था/तडजोड, कोणत्याही प्राधिकरण, न्यायालयाचा आरोप, हुकुम किंवा आदेश, प्रलंबीत वाद, जप्ती, कंत्राट, विकास हक्क, एफएसआय किंवा भार किंवा ु अन्यकाही किंवा कोणतीही दायित्व, आश्वासन किंवा कोणत्याही प्रकारची मागणी असल्यास याद्वारे त्यांनी लिखित स्वरूपात कागदोपत्री पुराव्यासह निम्नस्वाक्षरीकारांना त्यांचे कार्यालय मे. वाडिया घांदी ॲण्ड कं., २रा मजला, एन. एम. वाडीया मार्ग, १२३, एम. जी. रोड, फोर्ट, मुंबई ४०० ००१ च्यासह denzil.arabhan@wadiaghandy.com आणि tanvi.shah@wadiaghandy.com (कोविड पॅडामिक संबंधित सध्याची स्थिती पाहता येथे प्रसिद्धीच्या तारखेपासून १४ (चौदा) दिवसांच्या आत कळविणे आवश्यक आहे. कसूर केल्यास कोणतेही तसे शेअर, हक्क, नामाधिकार, फायदा, हितसंबंध, दावा, आक्षेप आणि/किंवा मागणी असल्यास ती त्यागित आणि/किंवा परित्यागित समजली जाईल.

पहिले परिशिष्ट (सदर मिळकतीचे वर्णन)

फेज १ जिमनः सर्व ते जिमनीचे भाग आणि विभाग धारक सीटीएस क्र. १००४, १००५ (भाग), १००५/१, १००६, १००७/३ (भाग) आणि १००९ (भाग) मोजमापित ३२,३८७.५९ चौरस मीटर्स, गाव कांजुर, तालुका मुलुंड, जिल्हा मुंबई उपनगर, कांजुर मार्ग (पू), मुंबई - ४०००४२.

:- पालिका रोड दक्षिणेकडे :- पालिका रोड पर्वेकडे

पश्चिमेकडे :- क्रॉम्पटॉन ग्रीव्हज् लिमिटेड मालकीची जिमन

जिमनीचे सर्व ते भाग आणि विभाग धारक सीटीएस क्र. १००५ (भाग), १००७ (भाग), १००७/३ (भाग), १००७/४, १००९ (भाग), १००८/५, १००९/६, १०१० (भाग), १०१३ (भाग), १०१४ (भाग), १०१४/१ ते १०१४/६, १०१७, १०१७/१ ते १०१७/६, १०१८ आणि १०१८/१ ते १०१८/९ मोजमापित ५३,१९८.४५ चौरस मीटर्स

ः पालिका डीपी रोड ४० फूट रूंद उत्तरेद्वारे दक्षिणेकडे : पालिका डीपी रोड ६० फूट रूंद ः रहिवासी झोन आणि कंपाऊंड

पश्चिमेकडे ः क्रॉम्पटॉन ग्रीव्हज द्वारे टिकवून ठेवलेली जिमन आणि देविदयाल इंडस्ट्रिज वाडिया घांदी ॲण्ड कं. करीता दिनांकः २१ ऑगस्ट, २०२० डेनझिल अरामभन

पूर्वेद्वारे

जाहीर सूचना

याद्वारे तमाम जनतेला सूचना देण्यात येते की, आम्ही लिखित याखालील परिशिष्टामधील अधिक स्वरुपात वर्णन केलेली मिळकतीसाठी श्री. लॉयड सिक्युइरा वाज यांच्या नामाधिकाराची तपासणी करीत आहेत. सदर मिळकत त्यांचे वडील श्री. क्लोवीस सिक्युइरा वाज यांच्या अंतिम इच्छा आणि मृत्युपत्राच्या दिनांक २८ एप्रिल, २०१३ च्या खरे असल्याच्या दाखल्याअन्वये श्री. लॉयड सिक्युइरा वाज यांच्या नावे लिहून ठेवली आमचे अशील सदर मिळकत संयुक्तपणे विकासासाठी श्री. लॉयड सिक्युइरा वाज यांच्याशी वाटाघाटी करीत

कोणत्याही व्यक्तीचा सदर मिळकत किंवा कोणत्याही भागावर आणि/किंवा विकास हक्क किंवा एफएसआय च्या संदर्भामध्ये कोणताही आक्षेप किंवा कोणताही दावा, हक्क, नामाधिकार आणि/किंवा हितसंबंध जसे की, विक्री, अदलाबदल, बक्षीस, गहाण, प्रतिज्ञा, प्रभार, धारणाधिकार, भाडेपट्टा, विश्वस्त, निर्वाह, वारसाहक्क, ताबा किंवा अन्य काही दावे असल्यास त्यांनी तसे लिखित निम्नस्वाक्षरीकारांना पुरक नोटरी कागदपत्र पुराव्यासह या तारखेपासून १४ (चौदा) दिवसांच्या आत आमचे कार्यालय ४०७, रुस्तमजी संगम, एस. व्ही. रोड, सांताकुझ (पश्चिम), मुंबई-४०० ०५४ येथे कळवावे, कसूर केल्यास सदर मिळकतीच्या संदर्भात तेथे कोणताही आक्षेप, दावा, हक्क, नामाधिकार, हितसंबंध नसल्याचे मानण्यात येईल. जर असल्यास ते सर्व हेतू आणि इच्छेनुसार त्यागित आणि परित्यागित समजण्यात येतील.

वरील उल्लेखित परिशिष्ट

जिमनीचे ते सर्व भाग आणि विभाग धारक सर्व्हे क्र./गट क्र. १३६, हिस्सा क्र. २, मोजमापित १ एकर २० गुंठा एकूण आणि सर्व्हें क्र./गट क्र. १३९, हिस्सा क्र. २ ए मोजमापित ४ एकर्स २५ गुंठा एकूण, अंदाजे मोजमापित ६ एकर्स ५ गुंठा एकूण आणि गाव खनावले येथे स्थित, वसलेला आणि असलेला, तालुका आणि उप-जिल्हाविभाग पनवेल, रायगड विभाग आणि खालीलप्रमाणे सीमाबद्धः

उत्तरेस आणि त्या दिशेने दक्षिणेस आणि त्या दिशेने पूर्वेस आणि त्या दिशेने

दिनांक : २१ ऑगस्ट, २०२

ठिकाण : मुंबई

: गाव पोनजाये ची सीमा

पश्चिमेस आणि त्या दिशेने : जमीन धारक सर्व्हे/गट क्र. १२९ आणि १३५.

ः जमीन धारक सर्व्हे क्र./गट क्र. १३०, १३१, १२३ आणि १३४

ः जमीन धारक सर्व्हें/गट क्र. १३५, १३७, १३८ आणि ज्ञात रोड

मानठन उनाडकत उनाडकत ॲण्ड कं. लॉ ऑफिसेस

बँक ऑफ़ इंडिया

नातं बींकेंग पलिकडचं !

नाशिक मुख्य शाखा : २०३-ए, मुंदडा मार्केट, महात्मा गांधी रोड, नाशिक-४२२००१ फोन : २५०६२७२, २५०४०७३ ईमेल: Nashik.Pune@bankofindia.co.in

ॲपेंडिक्स−।∨ ताबा नोटीस (स्थावर मालमत्तेकरिता)

ज्याअर्थी खाली सही करणार, बँक ऑफ इंडिया, नाशिक मुख्य शाखेचे अधिकृत अधिकारी यांनी दि सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनॅन्शिअल ॲसेटस् ॲंग्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स २००२ च्या सेक्शन १३(१२) व रूल ३ अंतर्गत प्राप्त अधिकारांचा वापर करून कर्जदार श्री. धर्मानंद अंकुश मुंडे आणि सौ. सगरबाई अंकुश मुंडे यांना दि. 03/09/२0२0 रोजी मागणी नोटीस बजावली होती की, त्यांनी सदर नोटीसीत नमूद केलेली बँकेला स्टार होम लोन संदर्भात येणे असलेली रक्कम- रू. २,८२,०५९/-+ त्यावरील दि. ३०/०९/२०१९ पासूनचे व्याज (रूपये दोन लाख व्याऐंशी हजार एकोणसाठ फक्त अधिक त्यावरील दि. ३०/०९/२०१९ पासूनचे व्याज) आणि बीओआयचे टॉप अप लोन संदर्भात येणे असलेली रक्कम - रू. ९,००,९२२/-+ त्यावरील दि. ३०/०९/२०१९ पासूनचे व्याज (रूपये नऊ लाख नऊशे बावीस फक्त अधिक त्यावरील दि. ३०/०९/२०१९ पासूनचे व्याज) अशी सर्व रक्कम सदर नोटीस मिळालेल्या तारखेपासून ६० दिवसांच्या आत परत करावी.

कर्जदार सदर रक्कम परंत करण्यास असमर्थ ठरल्यामुळे कर्जदार आणि सर्वसाधारण जनता यांना नोटीस देण्यात येते की, खाली सही करणार यांनी सदर कायद्याच्या सेक्शन १३(४) व रूल ८ अंतर्गत प्राप्त अधिकारांचा वापर करून खाली नमूद केलेल्या मालमतेचा दि. १७/०८/२०२० रोजी ताबा घेतला आहे.

विशेषतः कर्जदार आणि सर्वसाधारण जनता यांना सावध करण्यात येते की, त्यांनी सदर मालमत्तेसंदर्भात कोणताही व्यवहार करू नये, असा व्यवहार केल्यास तो बँक ऑफ इंडिया, नाशिक मुख्य शाखा यांना येणे असलेली स्टार होम लोन संदर्भातील रक्कम क्त. २,८२,०५९/- + त्यावरील दि. ३०/०९/२०१९ पासूनचे व्याज (रूपये दोन लाख ब्याऐंशी हजार एकोणसाठ फक्त अधिक त्यावरील दि. ३०/०९/२०१९ पासूनचे व्याज) आणि बीओआयचे टॉप अप लोन संदर्भातील येणे असलेली रक्कम - रू. ९,००,९२२/-+ त्यावरील दि. ३०/०९/२०१९ पासूनचे व्याज (रूपये नऊ लाख नऊशे बावीस फक्त अधिक त्यावरील दि. ३०/०९/२०१९ पासूनचे व्याज) अशा सर्व रक्रमेच्या अधीन राहील.

सुरक्षित आस्ति सोडविण्यासाठी संलग्न उपलब्ध वेळेमध्ये कर्जदारांचे लक्ष सदर कायद्याच्या सेक्शन १३(८) अंतर्गत तरतुर्दीकडे वेधून घेतले जात आहे.

स्थावर मालमत्तेचा तपशील

फ्लॅट नं. ०१ चा सर्वसामाईक भाग, तळमजला, बिल्डींग-डी, ''शिल्प वृंदावन को-ऑप हौसिंग सोसायटी लि.'', स.नं. ६७(१बी) १ए+१बी/२+६८/४+५+६/१/२, दसक शिवार, शिवराम नगर, जेल रोड, नाशिक रोड, नाशिक, तालुका आणि जि. नाशिक, नोंदणीकरण उपजिल्हा नाशिक आणि जिल्हा नाशिक यांच्या हद्दीत. चतुःसीमा-उत्तरेस बिल्डींग नं. ई, दक्षिणेस : जिना आणि पॅसेज, पूर्वेस : मोकळी जागा, पश्चिमेस : पार्किंग,

दिनांक : 9७/0८/२०२० ठिकाण: नाशिक

बँक ऑफ इंडिया, नाशिक मुख्य शाखा.

गोखले ब्रीजजवळ, अंधेरी (पूर्व), मुंबई-४०० ०६९

ई-मेल : bfilshivsai@gmail.com वेबसाईट : www.bharatrealty.co.in दू. क्र. : (९१-०२०) ६१९८०१००/२६८२०४४९० फॅक्स क्र. : (९१-०२०) २६८२०४९८ सीआयएन:एल२४१००एमएच१९८५पीएलसी०३६५४८

भारत अँग्री फर्ट ॲंड रिॲल्टी लिमिटेड

नो. कार्यालय: ३०१, ३रा मजला, हबटाऊन सोलॅरिस, एन एस फडके मार्ग,

इन्व्हेस्टर एज्युकेशन अँड प्रोटेक्शन फंड (आयईपीएफ)कडे कंपनीच्या समभागांचे

भाधारकांना याद्वारे कळविण्यात येते की, इन्व्हेस्टर एज्युकेशन एज्युकेशन अँड प्रोटेक्शन फंड ऑथॉरिटी (अकाऊंटींग, ऑडिट, ट्रान्स्फर अँड रिफंड) रुल्स, २०१६ (''रुल्स'')च्या तरतुर्दीनुसार सात वर्ष कालावधीत जो दावा न करता पडून आहे तो आर्थिक वर्ष २०१३-१४ मधील घोषित अंतरिम लाभांश २३ नोव्हेंबर, २०२० रोजी आयईपीएफकडे जमा केला जाईल. सलग सात वर्षांसाठी ज्यावरील लाभांशावर दावा केला नव्हता ते संलग्न शेअर्स सुद्धा रुल्स मध्ये मांडलेल्या प्रक्रियेनुसार हस्तांतरित केले

रुल्सच्या अनुपालनांत कंपनीने संबंधित भागधारकांना वैयक्तिकरित्या कळवले आहे आणि आयईपीएफकडे हस्तांतरित होण्यास पात्र ठरलेल्या अशा शेअर्सचे तपशील आमच्या वेबसाईटवर उपलब्ध देखील केले आहेत. त्यांचे रोकड न केलेले लाभांश आणि हस्तांतरित होण्यास पात्र शेअर्सचे तपशील पडताळून पाहण्याकरिता संबंधित भागधाकरकांनी वेब-लिंक www.bharatrealty.co.in बघावी.

भागधारकानी कृपया आर्थिक वर्ष २०१३–१४ मध्ये घोषित झालेला अंतरिम लाभांश व त्या पृढच्या लाभांशावर आयईपीएफकडे ते हस्तांतरित करण्यापूर्वी त्यावर दावा प्रत्यक्ष स्वरुपात शेअर्स धारण करणाऱ्या आणि ज्यांचे शेअर्स आयईपीएफकडे हस्तांतरित

होण्यास पात्र ठरले आहेत त्या संबंधित भागधारकांनी ध्यानांत ठेवावे की. आयईपीएफकडे शेअर्स हस्तांतरित करण्याकरिता त्यांनी धारण केलेल्या मूळ प्रमाणपत्रांच्या बदल्यांत कंपनी नक्कल शेअर प्रमाणपत्रे जारी करेल आणि असे जारी केल्यावर, कंपनी डिपॉझिटरीला कॉर्पोरेट ॲक्शनच्या माध्यमातून नक्कल शेअर प्रमाणपत्रे डिमॅट स्वरुपांत रुपांतरीत करून आयईपीएफच्या नावात हस्तांतरित करण्यास सांगेल.

जर कंपनीला संबंधित भागधारकांकडून २३ नोव्हेंबर, २०२० रोजी किंवा त्यापूर्वी काहीही कळविण्यात आले नाही तर रुल्सच्या आवश्यकतांचे पालन करण्याच्या दृष्टिने कंपनी २३ नोव्हेंबर, २०२० ह्या नियत तारखेपर्यंत आयईपीएफकडे लाभांश हस्तांतरित करेल.

सलग सात वर्षांसाठी ज्यावरील लाभांश दावा न करता पडून आहेत ते संलग्न शेअर्स देखील पुढे कोणतीही सूचना न देता हस्तांतरीत केले जातील. कृपया ध्यानांत ठेवावे की, आयईपीएफकडे हस्तांतरीत झाल्यानंतर दावा न केलेल्या

लाभांशाची रक्कम आणि शेअर्सच्या संबंधात कंपनी विरुद्ध कोणताही दावा करता येणार

मजला, २४७ पार्क, लाल बहाद्र शास्त्री मार्ग, विक्रोळी (पश्चिम), मुंबई-४०० ०८३,

नाही. रुल्स मधील विहित प्रक्रिया अनुसरून भागधारक आयईपीएफ ऑथॉरिटीजकडून अशा शेअर्सवर उपार्जित झाले असल्यास त्या सर्व लाभांसह आयईपीएफकडे हस्तांतरित संलग्न शेअर्स आणि लाभांश परत मागू शकतात. वरील प्रकरणी कोणत्याही चौकशी साठी भागधारकांनी कृपया कंपनीचे रजिस्ट्रार अँड शेअर्स ट्रान्स्फर एजंटस्, मे. लिंक इनटाईम (इंडिया) प्रायव्हेट लिमिटेडशी सी-१०१, १ला

द्.ः ०२२-४९१ ८६०००, ई-मेल आयडी : rnt.helpdesk@linkintime.co.in येथे भारत ॲग्री फर्ट अँड रिॲल्टी लिमिटेडसाठी

ए. जे. चकोटे

कंपनी सेक्रेटरी आणि अनुपालन अधिकारी स. क्र. ए५५०

अधिकृत अधिकारी, ठिकाण : मुंबई

दिनांक : २० ऑगस्ट, २०२०

संपर्क साधावा.

Registered Office:

CIN: L99999MH1938PLC002869

जाहीर नोटीस

या नोटीसीदारे सर्व जनतेस कळविण्यात येते की, गाव मौजे उत्तन. भाईंदर प. तालुका जिल्हा ठाणे, येथील सर्वे नंबर १४४, हिस्सा नंबर २४अ, क्षेत्र १५ गुंठे, म्हणजेच १५०० चौ. मी. हि जमीन मिळकत मिळकतीचे मालक श्री. प्रवीण जेफेरीन फोन्सेका व इतर ह्याच्याकडून आमचे अशीलानी खरेदी करण्याचे ठरविले आहे. तरी सदर मिळकतीवर कोणाही व्यक्तींचा, कोणत्याही प्रकारचा हक्क, अधिकार, हितसंबंध, गहाण, विक्री, वहिवाट बोजा, असा दावा असल्यास त्यांनी ही नोटीस प्रसिद्ध झाल्यापासून १४ दिवसांच्या आत ३, सुपार्श्व दर्शन, फाटक रोड, वेंकटेश पार्क, भाईंदर प., तालुका जिल्हा ठाणे ४०१ १०१ या पत्त्यावर लेखी पुराव्यांसह कळवावे. अन्यथा तसा कोणाचाही कोणत्याही प्रकारचा

श्री केनेट आर. गऱ्या

जाहीर सूचना याद्वारे सूचना देण्यात येते की, मी याखालील लिखित परिशिष्टामधील वर्णन अधिक स्वरुपात वर्णन केलेल्या मिळकतीसाठी मालक आणि डेव्हलपर म्हणून लॅण्डमार्क हाईट प्रायव्हेट लिमिटेड, प्रायव्हेट लिमिटेड, कंपनी, कंपनीज् ॲक्ट, २०१३ च्या तरतुदी अंतर्गत नोंदणीकृत च्यासह कॉर्पोरेट आयडेंटिटी क्रमांक यु७०१००एमएच२००५ पीटीसी१५२०८४ आणि त्याच्या नोंदणीकृत कार्यालय आहे कार्यालय क्र ८०७, आठवा मजला, जेएमएस बिजनेस सेंटर, २७८ लिंक रोड, ओशिवरा, गांधी शाळेजवळ, जोगेश्वरी

(प.), मुंबई-४०० १०२ च्या नामाधिकाराची चौकशी करीत आहे. (सदर मिळकत असा उल्लेख) सर्व व्यक्तींना सदर मिळकती (म्हणजेच त्यावर उभी सदर जिमन आणि बांधकाम/आणि किंवा कोणत्याही भागावर समाविष्टीत विकास हक्क, एफएसआय/टीडीआर किंवा मिळकतीवरील अन्यकाही संदर्भात कोणतेही शेअर, दावा, हक्क, नामाधिकार, हितसंबंध, किंवा मागणी जसे की, विक्री, शेअर, अभिहस्तांकन, विभागणी, हस्तांतरण, अदलाबदल, अभिहस्तांतरण गहाण, प्रभार, बक्षीस, विश्वस्त, निर्वाह, वारसाहक्क, दावा, कब्जा, भाडेपट्टा, धारणाधिकार, परवाना, सुविधाधिकार,

भार, किंवा फायदेशीर हक्क/हितसंबंध, विश्वस्त किंवा करार/लिखित/कागदपत्र कोणत्याही न्यायालयाद्वारे मंजुर हुकूम आदेश किंवा बक्षीस किंवा अधिकारी किंवा अन्यकाही दावे असल्यास त्यांनी तसे लिखित कागदोपत्री पुराव्यासह निम्नस्वाक्षरीकारांना त्यांचे कार्यालय ४/मारवाडी चाळी, गांधी नगर, राणी सती मार्ग, मालाड (पूर्व), मुंबई-४०० ०९७ येथे प्रसिद्धीच्या तारखेपासून ७ (सात) दिवसांच्या आत कळविणे आवश्यक आहे, कसूर केल्यास तशा व्यक्तींचे दावे सर्व हेत्

आणि आमच्या अशिलांवर ते बंधनकारक वरील उल्लेखित परिशिष्ट

(सदर मिळकतीचे वर्णन)

आणि इच्छेनुसार त्यागित आणि/किंवा

परित्यागित केल्याचे मानण्यात येतील

मुंबई उपनगराच्या नोंदणीकृत जिल्हा आणि उप-जिल्ह्यामधील आर. आर. ठाकूर मार्ग येथे स्थित, मोजमापित ८८०.९० चौरस मीटर्स, गाव मजांस भाग-तालुका अंधेरी एमएसडीच्या सी.टी.एस. क्र. १६९, १६९/१ ते ४ धारक जिमनीच्या प्लॉटच्या सर्व भाग आणि विभागावर बांधकामित आणि वराज भुमी होईटस् (रेरा रजिस्ट्रेशन क्र. पी५१८०००२४२८९) अशी ज्ञात बिल्डिंग आणि खालील प्रमाणे सिमाबद्ध पूर्वेस आणि त्या दिशेने : प्लॉट क्र. १६८ पश्चिम आणि त्या दिशेने : प्लॉट क्र. १७० आणि प्लॉट क्र. १७१.

वकील राहल छतबार ठिकाणः मुंबई दिनांकः २१/०८/२०२०

सही/-

उत्तरेस आणि त्या दिशेने : १३ मीटर रुंद

दक्षिणेस आणित्या दिशेने : प्लॉट क्र. १६६

आर. आर. ठाकूर रोड

Mumbai is now 92 years old!

The spirit of

FREE PRESS NATION | WORLD | POLITICS | SPORTS |

The Family Newspaper

epaper.freepressjournal.in

DISCLAIMER

not vouch for the authenticity or veracity of the claims made in any advertisement published in this newspaper. Readers are advised to make their own inquiries or seek expert advice before acting on advertisements

The printer, publisher, editor and the proprietors of the Free Press Journal Group of newspapers cannot be held liable in any civil or criminal court of law or tribunal within India or abroad for any alleged misleading or defamatory content or claim contained in any advertisement published in this newspaper or uploaded in the epaper on the official website. The liability is solely that of the advertiser in which The Free Press Journal has no role to play.

CHANGE OF NAME

HAVE CHANGED MY NAME FROM SHABBIR AHAMAD SAGEER AHAMAD TO SHABBIR AHMED SAGIR AHMED SIDDIQUI AS PER DOCUMENTS FOR ALL

I HAVE CHANGE MY (OLD NAME) CHAKSHU KUNAL RATHOD TO (NEW

SHAMIM SHAHID SAUDAGAR TO (NEW NAME) SHAMIMBANOO SHAHID SAUDÁGAR PFR GAZETTE REGISTRATION NO. (M-2012990) CL-787 I HAVE CHANGED MY OLD NAME FROM JOHN ROCKY FERNANDES TO MY NEW NAME JOHN FERNANDES AS PER MAHARASHTRA GAZETTE

CL-820 (M-2013897) I HAVE CHANGED MY OLD NAME FROM ANGEL VELANKY JOHN FERNANDES TO MY NEW NAME ANGEL VELANKY FERNANDES AS PER AFFIDAVIT DATED 19/08/2020 CL-820 A

VASANTH MOSES TO JOY IMMAMUEL MOSES AS PER AFFIDAVIT. CL-833 I HAVE CHANGED MY NAME FROM SALEMABEN UMARBHAI SHELIYA TO

2A/2001 DHEERAJ DREAMS CHS LTD. LBS MARG BHANDUP WEST MUMBAI 400078 HAVE CHANGED MY NAME FROM JANKI DEVI TO JANKI RANJIT SINGH RAWAL BY AFFIDAVIT DATE 21/07/2020

I HAVE CHANGED MY NAME FROM AZIZ MUSHTAQ HUSSAIN ATTARWALA TO MR AZIZ MUSHTAQ ATTARWALA. AS PER

BIRTH FROM 01/11/1950 TO 27/11/1952 BY AFFIDAVIT DATE 21/07/2020

PUBLIC NOTICE

client MR. HARJEET SINGH JASWANT SINGH OBHAN is the owner of BLDG, NO. 10/A CHEMBUR GULMARG CHS LTD, R.C. Marg, Chembur, Mumbai-400 071.

MR. YASHPAUL BANARSILAL KHANIJOO was admitted as member of the said society on 13.08.1972 by Sindhi Nagar Chs Ltd, Details are there in society register at Sr. No. 69.

On 28.07.1974 the said flat was transferred in the name of SHRI.
HARBINDAR SINGH S.

SACHDEVA Details in the society register at Sr No. 86 The Original name of the society was Sindhi Nagar Chs Ltd and from 1976 onwards the name has been changed to CHEMBUR

GULMARG CHS LTD, as per Certificate of Registration No B-508 of 1948 issued by District Deputy Registrar of Co-operative Societies, Bombay.

transferred in the name of MRS. CHARANKAUR RULIARAM REEHAL Details in the society register at Sr. No. 91.

documents i.e. Sale Agreement dated 02.07.1993 executed between MRS. CHARANKAUR RULIARAM REEHAL and Deed of Declaration dated 26.09.2008 duly Registered with the Office of the Sub-Registrar, Kurla-3, bearing Registration No. BDR-3-07189-2008 DATED 26.09.2008 Flat was transferred in the name of my client Details in the society register at Sr. No. 157. On 30.09.1993 The society has issued Share Certificate to my client bearing No. 30 with distinctive Nos. from 146 to 150, My client is not having any previous chain of Agreements as mentioned above before flat transfer to MRS. CHARANKAUR RULIARAM REEHAL, and all those previous chain of documents pertaining to the said Flat No. A-10 has been lost/misplaced by my client and the same are not traceable inspite of diligent efforts to find the same and my client is unable to produce the same before

sell, transfer the said flat to any proposed buyer/ purchaser.

All persons having any claim against into or upon in respect of the said Flat by way of sale, exchange, mortgage, charge, .gift, trust, maintenance, possession, tenancy, lease, license, lien or otherwise are hereby requested to make it known the same to the undersigned and/or to my client MR. HARJEET SINGH JASWANT SINGH OBHAN within 15 (Fifteen) days from the date of Publication of this Notice failing which claims received thereafter shall be considered as naving been nonexistent, waived and abandoned. Mumbai dated 19m day of

> ADVOCATE HIGH COURT T/108/7, Inlaks Hospital Road, Chembur Colony, Chembur Mumbai-400 074

e-TENDER NOTICE Digitally signed online bids are invited for following tenders through -tendering process from bidders who are registered vendors of IIT Bombay Qty. Due Date Item Discription 1. Axial Torsion System (Rfx No. 6100000422) 01 15.09.2020


ntending Suppliers needs to be register themselves on the portal https://portal.iitb.ac.in/vrp/index.jsp to get USER ID and PASSWORD Details at: www.iitb.ac.in OR www.iitb.ac.in/en/tenders For other inquiries, contact Joint Registrar (MM), Ph. 022-25768800 e-mail: drmm@iitb.ac.in/srm@iitb.ac.in

JOINT REGISTRAR (MM) Date: 21st August, 2020

INDIAN INSTITUTE OF TECHNOLOGY BOMBAY

Materials Management Division Powai, Mumbai 400 076

Advt.No.: MMD-03/20-21



वसई विरार शहर महानगरपालिका कार्यक्षेत्रातील प्रभाग समिती A,B,C,D,E,F,G,H,I मधील विविध ठिकाणी लोखंडी जाळीची झाकणे बसविणेकामी नोंदणीकृत ठेकेदारांची पॅनलवर नियुक्ती करणे बाबत ऑनलाईन ई-निविदा मागविण्यात येत आहेत.

सदर कामाची ई-निविदा सुचना व निविदा प्रपत्र https://mahatenders.gov.in च्या संकेतस्थळावर दि.२१/०८/२०२० ते दि. १४/०९/२०२० रोजी दु. ३.०० वाजेपर्यंत उपलब्ध होणार आहेत.

https://mahatenders.gov.in च्या संकेतस्थळावर दि.१४/०९/२०२० रोजी दुपारी ३.०० वाजेपर्यंत स्विकारण्यात येतील.

जा.क्र./वविशम/बांध/२६०/२०-२१ दिनांक :- १९/०८/२०२०

Please visit our official web-site https://mahaetenders.gov.in

(सही /-) कार्यकारी अभियंता तथा शहर अभियंता वसई-विरार शहर महानगरपालिका

DONEAR INDUSTRIES LIMITED

CIN: L99999MH1987PLC042076
Regd. Office: Donear House, 8th Floor, Plot No. A-50, Road No. 1, MIDC, Andheri (East), Mumbai - 400 093 Tel. No.: 022 6834 8100 Fax No.: 022 6834 8313; Email: investor@donear.com; Website: www.donear.com

Notice for attention of shareholders of Donear Industries Limited he Ministry of Corporate Affairs ("MCA") and the Securities and Exchange Board of India

("SEBI") vide various circulars have permitted listed companies to send the Notice of Annual General Meeting ("AGM"), Annual Report and other communications to shareholders in electronic form in view of prevailing CoVID -19 pandemic and difficulties involved in dispatch f physical copies. Sending Notice of AGM, Annual Report and other communication through e-mail shall be sufficient compliance of the provisions of the Companies Act, 2013 Rules framed thereunder and the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements;

We request the shareholders of Donear Industries Limited ("the Company"), who have no yet registered their e-mail address and/or bank account details, to register the same ir respect of shares held in electronic form with the Depository through their Depository Participants and in respect of shares held in physical form, by writing to the Company's Registrar and Transfer Agent ("RTA"), M/s. Link Intime India Private Limited, C-101, 247 Park, L.B.S. Road, Vikhroli (West), Mumbai - 400 083, Maharashtra. The RTA can also be contacted at mt.helpdesk@linkintime.co.in.

The Company has enabled a process for the limited purpose of receiving the Company's linkintime.co.in/EmailReg/Email Register.html or on their website www.linkintime.co.in under ne "Investor Services" tab by choosing the "Email / Bank detail registration" heading and follow the registration process as guided therein. No action is required from a Member vhose e-mail address, bank account details, mobile number and other details are already For Donear Industries Limited

Date: August 20, 2020

Sakshi Bajaj



THE INVESTMENT TRUST OF INDIA LIMITED

Regd. Office: Naman Midtown, 'A' - Wing, 21st Floor, Unit No. 2103, Senapati Bapat Marg, Fighinstone Boad, Mumbai - 400 013, Tel.: +91-22-4027 3600: Fax: +91-22-4027 3700 Email: cosecretary@itiorg.com; Website: www.itigroup.co.in CIN.: L65910MH1991PLC062067

NOTICE

Pursuant to Regulations 29 and 47 (1) (a) of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, Notice be and is hereby given that a meeting (2nd of 2020-2021) of the Board of Directors of the Company will be held on Friday, 28th August, 2020, inter-alia, to consider and approve un-audited financial results (Stand-alone and Consolidated) for the guarter ended 30th June, 2020 and other items as per agenda.

Further, pursuant to the provisions of Securities and Exchange Board of India (Prohibition of Insider Trading) Regulations, 2015 and as per the terms of "Code of Conduct for Prevention of Insider Trading" of the Company, the trading window for dealing in shares of the Company shall remain closed <mark>till closure of trading hours on</mark> 30th August, 2020 for all connected and specified persons. Directors, Statutory Auditors, Internal Auditors, and all the employees of the Company, its subsidiaries and intermediaries as defined in the Code. This closure of the Trading Window is occasioned for the reason mentioned above

The notice is also available on the Company's website <u>www.itigroup.co.in</u> and on the websites of the BSE Limited www.bseindia.com & The National Stock Exchange of India Limited <u>www.nseindia.com</u>

For The Investment Trust of India Limited

Place : Mumbai Haroon Mansuri

Date : 20th August, 2020

Company Secretary



Nashik Main Branch: 203-A, Mundada Market Mahatma Gandhi Road, Nasik - 422001. Ph : 2506272 2504073 Email: Nashik.Pune@bankofindia.co.in

APPENDIX-IV POSSESSION NOTICE (For Immovable Property)

Whereas, the undersigned being Authorised Officer of the Bank of India, Nashik Main Branch (name of the Institution) under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act. 2002 and in exercise of powers conferred under Section 13(12) read with rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued a Demand Notice dated 03/01/2020 calling upon the Borrower Shri. Dharmanand Ankush Munde and Mrs. Sagarbai Ankush Munde to repay the amount mentioned in the notice for Star Home Loan being Rs. 2,82,059/- plus interest thereon from 30/09/2019 (in words Rupees Two Lakhs Eighty Two Thousand Fifty Nine Plus Interest thereon from 30/09/2019) and for BOI Top Up Loan being Rs. 9,00,922/- plus interest thereon from 30/09/2019 (in words Rupees Nine Lakhs Nine Hundred Twenty Two Plus Interest thereon from 30/09/2019) within 60 days from the date of receipt of the said notice.

The Borrower having failed to repay the amount, notice is hereby given to the Borrower and the public in general that the undersigned has taken Possession of the property described herein below in exercise of powers conferred on him under Section 13(4) of the said Act read with Rule 8 of the said Rules on this 17/08/2020.

The Borrower in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of the Bank of India, Nashik Main Branch for an amount for Star Home Loan being Rs. 2,82,059/- plus interest thereon from 30/09/2019 (In Words Rupees Two Lakhs Eighty Two Thousand Fifty Nine Plus Interest thereon from 30/09/2019) and for BOI Top Up oan being Rs. 9,00,922/- plus interest thereon from 30/09/2019 (in words Rupees Nine Lakhs Nine Hundred Twenty Two Plus Interest thereon from 30/09/2019).

The Borrower's attention is invited to the provisions of Sub Section (8) of Section 13 of the Act, in respect of time available, to redeem the

Description of the Immovable Property

All that part and parcel of the property consisting of Flat No. 01, Ground Floor, Building -D, 'Shilp Vrundavan Co-op. Housing Society Ltd', S. No. 67/(1B) 1A+1B/2+68/4+5+6/1/2, Dasak Shiwar, Shivram Nagar, Jail Road, Nashik Road, Nashik Taluka & District Nashik. Within the registration Sub-district Nashik and District Nashik, Bounded: On the North by - Building No. - E, On the South by - Staircase & Passage, On the East by - Open Space, On the West by - Parking.

Date: 17/08/2020

Authorised Officer.

G.G. DANDEKAR MACHINE

WORKS LIMITED Registered Office: 211/A. MIDC. Butibori Industrial Area. Village Kinhi, Tal. Hingana, Dist. Nagpur-441122

Tel.: (07103) 295109; Fax: 07104 667302; E-mail: cs@ggdandekar.com; Website: www.ggdandekar.com; CIN: 1 99999MH1938PI C002869

Notice is hereby given that the meeting of the Board of Directors of the Company will be held on Tuesday, 25th August, 2020, inter alia, to consider and approve Standalone and Consolidated Unaudited Financial Results for the quarter ended

30th June, 2020. This notice is also available on the Company's website at www.ggdandekar.com and on Stock Exchange website at www.bseindia.com. By order of the Board of Directors For G. G. Dandekar Machine Works Limited

Company Secretary

Place: Nagpur Date : 20th August, 2020

NIRAV COMMERCIALS LTD.

(CIN: L51900MH1985PLC036668 Regd. Office : Plot No. W-50, MIDC Industria Area, Taloja - 410208 Dist. Raigad. elephone: 022-24949538 Fax: 022-4045715 E-mail: nirav@associatedgroup.com;

Website: www.associatedgroup-investors.com/r NOTICE

Pursuant to Regulation 29 read with regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements Regulations, 2015, Notice is hereby give that the Meeting of the Board of Directors the Company will be held on Friday, 21 August, 2020, to consider inter-alia the Audite Financial Results of the Company for the 4 guarter/ year ended on 31st March, 2020. This information is also available on the website of the compan www.associatedgroup-investros.com/n and on the website of the stock exchang i.e. www.bseindia.com

Sd/-Raghav Daga Place : Mumbai Directo

Date: 20/08/2020 DIN: 00084553

Sayalee Yengul

PCS TECHNOLOGY LIMITED CIN: L74200MH1981PLC024279

Regd. Off.: 82/6/1, Solar Park, Shop no.6, Pune-Alandi Road, Dattanagar, Dighi- Pune- 411015

Corp. Office: 7th floor, Technocity, plot no. X-5/3, MIDC, Mahape, Navi Mumbai- 400710. Tel.: 022 41296111. Fax no.+912241296082, website: www.pcstech.com

NOTICE

Pursuant to Regulation 29 read with Regulation 47 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligation and Disclosure Requirement) Regulations, 2015(Listing Regulations), Notice is hereby given that a meeting of the Board of Directors of the Company will be held on Friday, 28th August, 2020, inter-alia to consider and to approve the Un-audited Financial Results of the Company for the Quarter ended 30th June, 2020. The said Notice may be accessed on the Company's Website at www.pcstech.com and may also be accessed on the Stock Exchange websites at www.bseindia.com.

As per the Securities and Exchange Board of India (Prohibition of Insider Trading) Regulation, 2015 and the Company's Internal Code for prevention of Insider Trading the trading window for dealing in the Securities of the Company will remain close ti 48 hours after the declaration of unaudited financial results for the first quarter ended 30th June, 2020.

By Order of the Board For PCS Technology Limited Company Secretary & Compliance Officer



Place: Mumbai

Date: 20th August, 2020

Government of India Department of Atomic Energy Bhabha Atomic Research Centre Technical Services Division North Site, Trombay, Mumbai-85

NOTICE INVITING e-TENDERS

The Supdt. Engineer, Technical Services Division, Bhabha Atomic Research Centre, North Site, BARC, Trombay, Mumbai - 400 085, or behalf of the President of India invites online item rate tenders on two oid system for following work :-

NIT NO. BARC/TSD/150/2020-21, Name of work - Replacement and augmentation of chilled water system at Engg. Hall No. 3, BARC Trombay, Mumbai - 400085.; Estimated cost - Rs. 26,50,000/-Earnest Money - Rs. 53,000/-; Period of completion - 9 months Last date and time of submission of bid - 06.10.2020 (23:59 Hrs.). The bid forms and other details can be obtained from the Website

www.tenderwizard.com/DAE or www.barc.gov.in Changes if any, in the above scheduled date etc. will be notified only in

the website www.tenderwizard.com/DAE.

Contact for assistance / clarifications 24x7 @ 9969395522 Shri Rudresh, e-mail: rudresh.tenderwizard@gmail.com

PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given that my clients are negotiating to purchase from 1) Rashmi Ashok Shah, Indian Inhabitant, residing at Flat No. 30, 9th Floor, 278, Matru Mandir Building, Tardeo, Mumbai – 400 007 **2) Hema Mayank Shah**, Indian Inhabitant, residing at 4A, Saahil Apartment, 14, Altamount Road, Mumbai–400 026 and **3) Kalpana Biren Shah**, Indian Inhabitant, residing at 7/A, 4th Floor, 213, Khadayata Bhuvan, Rajaram Mohan Roy Road, Prarthna Samaj, Mumbai-400 004, the undermentioned property. Any person/s claiming to have any right, whether by way of inheritance, sale, transfer, assignment, share, mortgage, charge, lien, lease, tenancy, license, trust, maintenance, gift, exchange, possession or encumbrance, of whatsoever nature, over the said property or any part thereof, should make known the same in writing to the undersigned within 14 days from the date of publication of this notice together with evidence in support thereof, failing which my clients shall proceed to complete the purchase without reference to any such claim or right.

DESCRIPTION OF THE PROPERTY 5 shares of Rs.50/- each bearing distinctive nos. from 91 to 95 under Share Certificate no.19 of the Shree Satidham Co-operative Housing Society Limited, having it's registered office at Nishant, Plot No.7126, Altamount Road, Mumbai–400 006 ("the said society"), together with asuring 1124 squ are feet huilt-un floor of the Building known as "NISHANT" 16, Altamount Road, Mumbai 400 026, together with one open car park space in the building compound which building is situated on Plot no 7126, Cadastral Survey No.1/632

of Malabar and Cumballa Hill Division, District: Mumbai Dated this 21st day of August, 2020

Sean Wassoodew Advocate, High Court, 12/2, Rajabahadur Mansion, 2nd Floor, Ambalal Doshi Marg, Fort, Mumbai-23

PUBLIC NOTICE

Notice is hereby given on behalf of Mrs. Chanda Rajeev Jaggi, wife of Shri Rajeev Jaggi, residing at Ganegao Karjat, would like to bring to your notice that a property as described in the Schedule hereunder and the plot/property situated at Tivere Karjat of which my client Mrs. Chanda Rajeev Jaggi has decided to take possession of the said scheduled property as per the information of which my client has been informed that pre owners of the scheduled property are deceased and have no legal heirs entitled to the said scheduled property and as per the MOU executed between pre owners who has died before executing the sale deed, and my client has already paid the part consideration amount as per the MOU terms and conditions,. If there are any legal heirs of Dr. Anita Sudeep Chakraborty or Dr. Sudeep Chakraborty then kindly inform or contact 9323999876 Karjat Police Station.

Therefore, any person(s) having any claim in respect of the referred scheduled property or part thereof having any right, title or interest by way of inheritance or claim against the said scheduled Plot by way of sale, exchange, mortgage, gift, maintenance, inheritance, possession, hypothecation, transfer of title or beneficial interest under any agreement or other disposition or under any decree, order or award, claiming howsoever, are hereby requested to make the same known in writing along with original documentary evidence to their residential / office address within a period of 14 days (business days) of the nublication, he/she the said Public Notice, failing which the claims if any after the aforesaid lapsed period, shall be deemed to have been waived.

LawCite- Advocates & Legal Consultants **Advocate Vipin Sharma**



First Extension

TMC/PRO/Health Department/338/2020-21 dated 14/08/ 2020 was invited for Public Health Department for Supply of Oxygen Cylinders of various capacity on rental basis and refilling of this cylinders by medical oxygen gas for COVID Hospital in Thane Municipal Corporation Limit. Same will be extended. Detail Tenders Notice & Tender Forms will be available on www.thanecity.gov.in & https://mahatenders.gov.in from Dt. 21/08/2020 to Dt. 28/08/2020 at 11.00 am. Tender will be accepted on or before Dt.28/08/2020 up to 11.00am as per E- Tendering Procedure. Tenders will be open on Dt.28/08/2020 at 5.00pm or any other day with prior intimation. Thane Municipal Corporation reserves the right to accept or reject any or all tenders without giving reasons thereof. TMC/PRO/Health/349/2020-21 SD/-

Medical Officer of Health, Dated 20/08/2020 pls visit our official web-site Thane Municipal Corporation www.thanecity.gov.in

BOMBAY WIRE ROPES LIMITED

CIN: L24110MH1961PLC011922 Regd. Office: 401/405 Jolly Bhavan No. 1, 10 New Marine Lines, Mumbai 400 020

FOR THE ATTENTION OF SHAREHOLDERS OF BOMBAY WIRE ROPES LIMITED The Bombay Wire Ropes Limited requests its Shareholders to register their email addres and mobile number for updating the said details in the records of the relevant depositories through their depository participants or by visiting web link http://www.purvashare.com email-and-phone-updation/ as provided by Registrar and Transfer Agent M/s Purvs Shareregistry (India) Pvt Ltd (RTA) for sending certain documents/information as required

The RTA can also be contacted at support@purvashare.com No action is required from shareholders whose email address and mobile number ar already correctly updated.

For Bombay Wire Ropes Limite (Rajkumar Gulzarilal Jhunjhunwala Whole Time Directo

HYBRID FINANCIAL SERVICES LIMITED

(Formerly known as Mafatlal Finance Co. Ltd.)

Mataual Finance Cu. Ltd.)
Regd. Office: 35 A-Wing, Raj Industrial
Complex Premises Co-operative Society
Limited, Military Road, Marol,
Andheri (East), Mumbai - 400059
CIN NO. L99999MH1986PLC041277

Date: 19.08.2020

PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given to the public at large that my client SMT. DARSHANA HARDAYAL BAJAJ is the absolute owner in respect of the Residential Premises bearing Flat No. D – 201, located on the 2nd Floor, in the D-Wing of "New Ushanagar Cooperative Housing Society, limited" Co-operative Housing Society Limited' Registration No. BOM / HSG / 3699 (Registration No. BOM / HSG / 3699 / 1972) (hereinafter referred to as "the said Society") situated at Village Road, Bhandup (West), Mumbai – 400 078 (hereinafter referred to as "the said Premises") together with 5 fully paid up shares of Rs.50/- each of the said Society bearing Distinctive Nos. 1141 to 1145 (both inclusive) incorporated in the Share Certificate No. 229 (hereinafter referred to as "the said Shares"). The chain of documents in respect of the said Premises are (I) The First Agreement dated 20th April 1968 was executed between MESSRS KHANDELWAL DEVELOPMENT CORPORATION and DEVELOPMENT CORPORATION and DEVELOPMENT CORPORATION and SMT. VIDYA SRIVASTAVA, (II) The Second Agreement dated 7th December 1986 was executed between SMT. VIDYA SRIVASTAVA and SMT. BHAGWATI DEVI GANGADHAR GUPTA whereby SMT. VIDYA SRIVASTAVA agreed to sell, transfer and convey the said Premises to SMT. BHAGWATI DEVI GANGADHAR GUPTA, (III) The Third Agreement i.e. Instrument of Transfer dated 6th September 1987 was executed between SMT. VIDYA SRIVASTAVA and SMT. WIDYA SRIVASTAVA and SMT. BHAGWATI DEVI GANGADHAR GUPTA SMI. VIDYA SRIVASIAVA and SMI.
BHAGWATI DEVI GANGADHAR GUPTA
whereby SMT. VIDYA SRIVASTAVA sold,
transferred and conveyed the said
Premises to SMT. BHAGWATI DEVI
GANGADHAR GUPTA, (III) The Fourth
Agreement ie. Agreement for Sale dated
8th January 2002 was executed between
SMT. BHAGWATI DEVI GANGADHAR
GUPTA, THE KUNBI SAHAKARI BANK
LTD.; and DARSHANA HARDAYAL BAJAJ
i.e. my client. The said Original First and
Second Agreements in respect of the said
Premises is lost / misplaced and even
after the diligent search the same is not
traceable. My client is also not having the
photocopies of the said Original First and
Second Agreements, in her records. If any
person/s/ Bank/ Financial Institutions is
having custody of the said Original First
and Second Agreements in respect of the
said Premises or any right, title, interest,
claim/s or demand upon against or in BHAGWATI DEVI GANGADHAR GUPTA claim/s or demand upon against or i espect of the said Premises or any par respect of the said Premises or any part thereof, whether by way of sale, exchange, let, lease, sub-lease, leave and license, right of way, easement, tenancy, occupancy, assignment, mortgage, inheritance, bequest, succession, gift, lien, charge, maintenance, trust, possession of original title deeds or encumbrance/s howsoever, family arrangement/ settlement, decree or order of any court of law, contracts, mortgage/agreements, development mortgage/agreements, developmen right/s or otherwise of whatsoever right/s or otherwise of whatsoever nature, are required to make the same known to me in writing with documentary evidence at my address mentioned below within 14 (fourteen) days from the date of publication hereof, failing which it shall be considered that there exists no such claims or demands in respect of the said Premises and then the claims or demands if any, of such person/s shall be treated as waived and abandoned to all intents and vaived and abandoned to all intents and ourposes and the title of the said Premises shall be presumed as clear, marketable and free from encumbrances. Mumbai, Dated this 21st day of August

Sd/-VIKAS THAKKAR Advocate High Court Shop No. 2, Ambe Dham Premises Co-op. Soc. Ltd., Near Ambaji Dham Temple, M.G. Road, Mulund (West) Mumbai – 400 080

INTIMATION REGARDING 33RD ANNUAL GENERAL MEETING This is to intimate that 33rd Annual Genera Meeting ("AGM") of our Company will be held through Video Conferencing (VC) of Other Audio Visual Means (OVAM) or Friday 25th September 2020 at 11-00 AMI in Complication with a little and the complication of the complication o compliance with all the applicable provisions of the Companies Act, 2013 and the Rules made thereunder and the SEB (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations,2015, read with General Circular Nos. 14/2020 dated 8th April 2020, 17/2020 dated 13th April 2020 and 20/2020 dated 5th May 2020 and Circular No. SEBI / HO / CFD / CMD1 / CIR / P /2020/79 dated May 12, 2020, issued by the Securities and Exchange Board of India (SEBI Circular) and other applicable circulars ("MCA Circulars") issued by the Ministry of Corporate Affairs, to transact the business set out in the Notice of AGM. The necessary information in terms of MCA Circulars, pertaining to the said AGM are

a) 33rd AGM of the Company will be held through Video Conferencing (VC) / Other Audio Visual Means (OVAM)

) Date and Time of AGM: Friday 25th September 2020 at 11-00 AM In terms of MCA Circular and SEB Circular, copies of 33rd Annual Report for the year 2019-2020 along with Notice of 33rd AGM will be sent only by email to all the shareholders. The 33rd Annual Report for the year 2019-2020 c our Company with Notice of AGM convening the meeting shall be available at the Company's website at www hybridfinance.co.in as well as on th website of the Stock Exchanges, i.e. www.bseindia.com and www.nseindia.com where the shares o

the Company are listed. Manner of Registering / Updating emai address:

 Members holding shares in physical mode, who have not registered / updated their email addresses with the Company same by sending scanned copy of (i). signed request letter mentionin name, folio number, e-mail ID, Mobil Number and Complete address (ii), Self attested copy of PAN Card and (iii). Self attested copy of any document (such as Aadhaar Card, Driving Licence, Election Identity Card, Passport) in support of the address of the member as registered with the Company, to RTA of the Company at investor@bigshareonline.com with cc to the Company at investor@ hybridfinance.co.in

The member holding shares in Dematerialised mode, who have not registered and updated their email addresses with their DP, are requested to register / update their email addresses with the respective DP. The manner of remote e-voting and e-voting

on the date of AGM have been provided in the Notice of AGM. Members are requested to read carefully all the Notes set out in the notice of AGM.

For Hybrid Financial Services Limited Place: Mumbai K. Chandramouli
Date: 18th Aug. 2020 Company Secretary

PUBLIC NOTICE

PUBLIC NOTICE

t is to inform to public in genera that LATE SHRI. PRAKASH ASSUDOMAL TALREJA was the owner of his Flat No.7, Building No.17, B-Wing, 3rd Floor Chembur Navjivan Co-op. Housing Society Ltd, 34, R.C. Marg, Mahul Road, Chembur Mumbai - 400074; and was the member of the said society holding 10 New Shares of Rs. 50/- each pearing distinctive Nos. from 2661 to 2670 under Share No.265 29.03.2017 (hereinafter referred to

as the said PROPERTY NO.1).

LATE SMT. LAJA ASSUDOMAL TARWANI (TALREJA) was the owner of Flat No. 2, Building No. 4A, Ground Floor, Chembur Navjivan CHS Ltd, 34, R.C. Marg Mahul Road, Chembur, Mumbai 400 074; and she was holding 10 New Shares of Rs.50/- each bearing distinctive Nos. from 491 to 500 under New Share Certificate No. 50 dated 12.04.2017 (hereinafter referred to as the said PROPERTY NO.2). That LATE SHRI. PRAKASH ASSUDOMAL TALREJA died on

05.03.2020 leaving behind his wife MRS. GEETA PRAKASH TALREJA, and son MR. KARAN PRAKASH TALREJA as the only representatives to claim all the share, rights in the above mentioned Property No. 1. LATE SMT. LAJA ASSUDOMAL TARWANI (TALREJA) expired estate at Mumbai on 03.02.2003 Her Legal Heirs LATE SHRI ASSUDŎMAL T. TALREJA Husband (Expired on 31.12.1987) LATE SHRI. MUKESH ASSUDOMAL TALREJA -Son (Unmarried) **22.09.2017**, Expired MRS. d on **DEEPA** NARENDER DADLANI (NEE

MEENA ASSUDOMAL TALREJA) -Daughter & LATE PRAKASH ASSU ASSUDOMAL TALREJA-Son (Expired on **05.03.2020).** Now the legal heirs of SMT. LAJA ASSUDOMAL TARWANI (TALREJA) entering All persons having any claim against into or upon in respect of the said shares and both the Properties i.e. Property No.1 & Property No.2 by way of sale exchange, mortgage, charge, gift trust, maintenance, possession tenancy, lease, License, Lien o otherwise are hereby requested to

make it known the same to the undersigned, and/or to the said society i.e. Chembur Navjivan CHS Ltd, 34, R.C.Marg, Mahul Road, Chembur, Mumbai-400 074; within 14 (Fourteen) days from the date of Publication of this Notice failing which it shall be considered as having been non existent, waived and abandoned. Mumbai dated 19th day of AUGUST-2020.

(MOHINI T. KUNDNANI) ADVOCATE HIGH COURT, T/108/7, Inlaks Hospital Road, Chembur Colony, Chembur Mumbai-400 074

NOTICE is hereby given that I am investigating title of LANDMARK HEIGHT PRIVATE LIMITED, a private limited company registered under the provisions of Companies Act, 2013 with corporate identity number U70100MH2005PTC152084 and having its registered office at Office No. 80 Eighth Floor, JMS Business Centre, 278 Link Road, Oshiwara, Near Gandh School, Jogeshwari (W) Mumbai-400102 as the owner and Developer to the property more particularly described in the Schedule hereunder written (hereinafter collectively referred to as "the said Property").

All persons having any share, claim right, title, interest or demand whatsoever into, upon or in respect of the said Property (i.e. the said Land and structure(s) standing thereon) and/ o any portion thereof, including development rights, FSI/ TDF consumption by operation of law o otherwise on the said Property of any nature whatsoever including by way of sale, share, conveyance, acquisition partition, transfer, exchange assignment, mortgage, charge, gift, trust maintenance, inheritance, claim possession, let, lease, sub-lease, share tenancy, sub tenancy, lien, lis pendens license, easement, devise, bequest encumbrance, covenant or beneficia right/interest under any trust, right of prescription or preemption or under any Agreement/ writing/ document or othe disposition or under any decree, order o award passed by any Court or Authority or otherwise claiming howsoeve including by operation of law are hereby requested to make the same known i writing alongwith supporting documents to the undersigned having their office a 4/Marwadi Chawl, Gandhi Nagar, Ran Sati Marg, Malad (East), Mumbai 400097, within a period of 7 (Seven) days from the date of publication hereof, failing which, the claim of such person/s will be deemed to have been waived and/o abandoned for all intents and purposes and shall not be binding on our client. THE SCHEDULE ABOVE REFERRED TO

(Description of the said Property) The building known as Vraj Bhun Heights (RERA Registration No P51800024289) and to be constructed on all that piece and parcel of plot of land bearing C.T.S. No. 169, 169/1 to 4 of Village Maias Part 2 Taluka Andheri MSD admeasuring 880.90 square metres or thereabouts situated at R.R Thakur Marg, Jogeshwari (East) Mumbai-400060 within Registration District and Sub-District of Mumba Suburban and bounded as under:-

On or Towards East: By Plot no 168. On or Towards West: By Plot no-170 and Plot no -171 On or Towards North: By 13 meter Wide

R R Thakur Road. On or Towards South: By Plot no166.

Advocate Rahul Chhatba

Place: Mumbai, Date: 21/08/2020

NOTE Collect the full copy of Newspaper for the submission in passport office.

NAME) CHAKSHU RASHMIKANT PATEL AS PER AADHAR CARD NO

I HAVE CHANGE MY (OLD NAME) VIJAY KUMAR MADANLAL JAIN TO (NEW NAME) VIJAY MADANLAL JAIN AS PER AADHÁR CARD NO. 786729885580 CL-784 A HAVE CHANGE MY (OLD NAME)

I HAVE CHANGED MY NAME FROM JOY

SALEMA ASHFAQUE CHOWDHARY AS PER AFFIDAVIT. CL-833 A I MRS. JANKI RANJIT SINGH RAWAL WIFE OF RANJIT SINGH EX POGI (QA) NO.89695B RESIDING AT FLAT NO.

CL-924

CHANGE OF BIRTH DATE

I MRS. JANKI RANJIT SINGH RAWAL WIFE OF RANJIT SINGH EX POGI (QA) NO.89695B RESIDING AT FLAT NO. 2A/2001 DHEERAJ DREAMS CHS LTD. LBS MARG BHANDUP WEST MUMBAI 400078 HAVE CHANGED MY DATE OF

Margo Finance Limited CIN - L65910MH1991PLC080534 Regd. Office: Office No. 3, Plot No. 266, Village Alte,

A copy of the said Notice is also available on Company's website a www.margofinance.com and on the website of BSE Limited a

kotak Kotak mahindra bank limited Regd. Office: 27BKC, C-27, G Block, Bandra Kurla Complex, Bandra (E), Mumbai-400051

BO: 4th Floor, Admas Plaza, CST Road, Kolivery Village, Santacurz (E), Mumbai-400098

POSSESSION NOTICE (FOR IMMOVABLE PROPERTY (As per Appendix IV read with Rule 8 (1) of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 WHEREAS, The undersigned being the Authorised Officer of the Kotak Mahindra Ban Ltd. a banking company within the meaning of the Banking Regulation Act, 1949 having it's Registered Office at 27BKC, C 27, G Block, Bandra-Kurla Complex, Bandra (E), Mumba 100 051 and branch office at Admas Plaza 4th Floor 166/16, CST Road Kolivery Village Kuncl Kurve Nagar, Near Hotel Hare Krishna Santacurz East Mumbai-400098 under Securitis construction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 ("SARFAES Act") and in exercise of the powers conferred under sections 13(2) and 13 (12) read wit Rule 8 (1) of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued a Demand Notice da 15-01-2020 which was delivered Having address at 1) Padmavati Enterprsies, Flat No. 102 Bldg No. G , Sumer Nagar, Opp. Kora Kendra, S. V. Road, Mumbai-400092. 2) Raksha Bhara shah (Co-Borrower) Flat No. 204, 2nd Floor, A wing, Nandkuvar Apartment Meter Cabin I Opp. Gokhale School, Shimpoli Road, Borivali (W), Mumbai-400092. Also having Addres at : Flat No. 205, 2nd Floor, A wing, Nandkuvar Apartment Meter Cabin I, Opp. Gokha School, Shimpoli Road, Borivali (W) Mumbai-400092, 3) Chirag Bharat Shah (Co-Borrower Flat No. 204, 2nd Floor, A wing, Nandkuvar Apartment Meter Cabin I, Opp. Gokhale School Shimpoli Road, Borivali (W) Mumbai-400092. **Also having address at**: Flat No. 205, 2nd Floor, A wing, Nandkuvar Apartment Meter Cabin I, Opp. Gokhale School, Shimpoli Roa Borivali (W) Mumbai-400092, 4) Bhavin Bharat Shah (Co-Borrower) Flat No. 204, 2nd Flooi wing, Nandkuvar Apartment Meter Cabin I, Opp. Gokhale School (W) Mumbai-400092. Also Having address at: Flat No. 205, 2nd Floor, A wing, Nandkuva Apartment Meter Cabin I, Opp. Gokhale School, Shimpoli Road, Borivali (W), Mumbai-400092 5) Paras Bharat Shah (Co-Borrower) Flat No. 204, 2nd Floor, A wing, Nandkuvar Apartmen Meter Cabin I, Opp. Gokhale School, Shimpoli Road, Borivali (W) Mumbai-400092. **Alsc Having address at**: Flat No. 205, 2nd Floor, A wing, Nandkuvar Apartment Meter Cabin I, Opp Rokhale School, Shimpoli Road, Borivali (W) Mumbai-400092, to repay the amount mentic the notice Rs. 7,02,98,897.39 (Rupees Seven Crore Two Lakhs Ninety Eight thousand Eight Hundred Ninety Seven and Thirty Nine Paisa Only) as on 15-01-2020 together wit nterest from 16th January 2020 till it's actual realization ("outstanding amount") within 60 lays from the date of publication of the said Demand Notice The aforementioned Borrowe Co-Borrower having failed to repay the amount, notice is hereby given to the Borrower Co-Borrower and the public in general that the undersigned has taken possession of the

The Borrower / Co-Borrower mentioned hereinabove in particular and the public in gener s hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of the **Kotak Mahindra Bank Ltd.**, having branch address at Adma Plaza 4th Floor 166/16,CST Road Kolivery Village Kunchi Kurve Nagar, Near Hotel Hare Krishna Santacurz East Mumbai-400098 for an amount of Rs. 7,02,98,897.39 (Rupees Seven Cror Two Lakhs Ninety Eight thousand Eight Hundred Ninety Seven and Thirty Nine Paisa Only as on 15-01-2020 together with further interest and other charges thereon at the contractual rates upon the footing of compound interest and substitute interest. incidental expenses. costs and charges etc. due from 16th January 2020 till the date of full repayment and / or realization The Borrowers Attention is invited to the Provisions of Sub Section (8) of Sec 13 of the Act, i

roperty described herein below in exercise of powers conferred on him / her under Section

All that Piece and parcel of protperty bearing address: Flat No. 102, Bldg. No. G, Su Nagar, Opp. Kora Kendra, S. V. Road, Mumbai-400092. All that Piece and parcel of protperty bearing address: Flat No. 204, 2nd Floor, A wing Nandkuvar Apartment Meter Cabin I, Opp. Gokhale School, Shimpoli Road, Borivali (W).

DESCRIPTION OF THE IMMOVABLE PROPERTY

All that Piece and parcel of property bearing address: Flat No. 205, 2nd Floor, A wing Nandkuvar Apartment Meter Cabin I, Opp. Gokhale School, Shimpoli Road, Borivali (W).

Place : Mumbai

On 18/08/1974 the said Flat was

My client is only having the

any concerned authority. My client is now in the process to

(MOHINI T. KUNDNANI)

For MARGO FINANCE LTD.

Kumbhoj Road, Taluka Hatkanangale, Dist. Kolhapur 416 109 (Maharashtra)

Tel. No.:022-41539500 Email:info@margofinance.com | Website :www.margofinance.com NOTICE

Notice is hereby given that pursuant to Regulation 29, 33 and 47 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 a Meeting of Board of Directors of the Company will be held Thursday, 27th August, 2020 inter-alia, to consider and

approve the Unaudited Financial Results of the Company for the Quarter ended

Date :20th August, 2020 Place : Mumbai

Kailash Company Secretary & Compliance Officer

13(4) of the SARFAESI Act read with Rule 8 of the above said Rules on this 17th Day

: 17.08.2020 Kotak Mahindra Bank Ltd